

UNIVERSAL  
LIBRARY

**OU\_192406**

UNIVERSAL  
LIBRARY



OUP—391—29-4-72—10,000.

## OSMANIA UNIVERSITY LIBRARY

Call No. 81      Accession No. 311

Author 2150

Title

This book should be returned on or before the date last marked below

---



कॉन्टिनेंटल प्रकाशन ६७ वें

# कु र ल

- तीन पुरुषार्थ -

मूळ लेखक : तिरुवल्लुवर्

अनुवादक : सानेशुर्जी



सन १९४८

किंमत तीन रुपये

प्र का श क :  
अ. अं. कुलकर्णी  
कॉन्टिनेन्टल प्रकाशन  
टिळक रोड, पुणे २

मु द्र क :  
विठ्ठल हरि बर्वे  
आर्यभूषण छापखाना,  
९१५११ शिवाजीनगर,  
पुणे ४

किंमत तनि रुपये

चित्रकार : श्री. दलाल

पहिली आवृत्ति : १९४८.

## विषयानुक्रमः—

### आरंभः—

२५-२८

सर्ग १ : प्रभुस्तुति—सर्ग २ : पर्जन्य-स्तुति—सर्ग ३ : निःसंगात्वा  
मोठेपणा—सर्ग ४ : सदाचार-माहात्म्य.

### भाग पहिला : गृहस्थजीवन

२९-४७

सर्ग ५ : कौटुंबिक जीवन—सर्ग ६ : सद्गुणी भार्येचें सुख—सर्ग ७ :  
संतति—सर्ग ८ : प्रेम—सर्ग ९ : अतिथि-सत्कार—सर्ग १० : न खुपणारी  
वाणी—सर्ग ११ : कृतज्ञता—सर्ग १२ : न्यायीपणा—सर्ग १३ :  
संयम—सर्ग १४ : शुद्ध वर्तन—सर्ग १५ : परस्त्रीकडे पाहूं नको—सर्ग  
१६ : क्षमा—सर्ग १७ : निर्मेत्सरता—सर्ग १८ : निर्लोभता—सर्ग १९ :  
निंदा कढं नको—सर्ग २० : पोकळ बडबड नको—सर्ग २१ : असत्कर्माची  
भीति—सर्ग २२ : सेवा, परकार्यतत्परता—सर्ग २३ : भूतदया—  
सर्ग २४ : व्रत.

भाग दसरा : यत्नि-जीवन

४८ ते ६१

१ : साधना-विभाग : व्रतें

सर्ग २५ : दया—सर्ग २६ : मांसाशन नको—सर्ग २७ : तप—सर्ग  
२८ : दंभ—सर्ग २९ : कपटराहित्य—सर्ग ३० : सत्य—सर्ग ३१ :  
क्रोधराहित्य—सर्ग ३२ : अहिंसा (अपय न करणें)—सर्ग ३३ :  
अहिंसा ( न मारणें ).

२ : ज्ञान

सर्ग ३४ : संसाराची असारता—सर्ग ३५ : त्याग—सर्ग ३६ : सत्याचा  
साक्षात्कार—सर्ग ३७ : वासनाक्षय—सर्ग : ३८ नियति ( दैव ).

भाग तिसरा : अर्थ

६२ ते १२९

१ : राजा

सर्ग ३९ : राजाचे गुण—सर्ग ४० : विद्या—सर्ग ४१ : शिकण्याच्या  
बाबतीत काळजी न घेणें—सर्ग ४२ : शहाण्याची शिकवण ऐकणें—सर्ग  
४३ : समजून घेणें—सर्ग ४४ : दोषांचें निर्मूलन करा—सर्ग ४५ :  
सज्जनांची मैत्री—सर्ग ४६ : नीच संगत नको—सर्ग ४७ : करण्यापूर्वी  
विचार—सर्ग ४८ : सामर्थ्याचा अंदाज—सर्ग ४९ : योग्य सधी  
ओळखणें—सर्ग ५० : स्थान परीक्षा—सर्ग ५१ : ज्यांच्यावर विश्वास  
टाकायचा त्यांची परीक्षा—सर्ग ५२ : परीक्षा घेऊन कामावर नेमणें—सर्ग  
५३ : आप्तेष्टांना संतुष्ट ठेव—सर्ग ५४ : अखंड सावधानता—सर्ग ५५ :  
न्यायी राज्य—सर्ग ५६ : छळ—सर्ग ५७ : दुःखावह गोष्टींपासून दूर  
रहणें—सर्ग ५८ : विवेक—सर्ग ५९ : हेरखातें—सर्ग ६० : उत्साह—

सर्ग ६१ : आलस्य—सर्ग ६२ : पुरुषार्थशाली उद्योग—सर्ग ६३ :  
दुर्दैव आलें तरी धीर न सोडणें.

## २ : राज्यसंस्थेंतील घटक

सर्ग ६४ : मंत्री—सर्ग ६५ : वक्तृत्व—सर्ग ६६ : कर्माचें पावित्र्य—  
सर्ग ६७ : निश्चयी संकल्पशक्ति—सर्ग ६८ : कामें नीट करणें—सर्ग  
६९ : दूत ( वकील )—सर्ग ७० : राजासमोर कसें वागावें—सर्ग ७१ :  
तोंडावरून परीक्षा—सर्ग ७२ : श्रोत्यांची वृत्ति ओळखणें—सर्ग ७३ :  
सभेंतील आत्मविश्वास—सर्ग ७४ : देश—सर्ग ७५ : दुर्ग, किल्लेकोट—  
सर्ग ७६ : द्रव्य मिळविणें—सर्ग ७७ : सैन्य—सर्ग ७८ : आत्मनिरपेक्ष  
योद्धा—सर्ग ७९ : मैत्री—सर्ग ८० : मैत्रीसाठीं योग्यायोग्य परीक्षा—  
सर्ग ८१ : जीवश्च कंठश्च—सर्ग ८२ : अपायकारक मैत्री—सर्ग ८३ :  
खोटी मैत्री—सर्ग ८४ : मूर्खपणा—सर्ग ८५ : अहंकारी मूर्खपणा—  
सर्ग ८६ : विरोधी वृत्ति—सर्ग ८७ : शत्रूची लक्षणें—सर्ग ८८ : उगीच  
शत्रू निर्माण करणें—सर्ग ८९ : घरभेदे—सर्ग ९० : बलवंतांचा राग—  
सर्ग ९१ : बाईलवेडे—सर्ग ९२ : वारांगना—सर्ग ९३ : सुरापान—सर्ग  
९४ : वृत्—सर्ग ९५ : औषधे. \*

## ३ : संकीर्ण प्रकरण

सर्ग ९६ : सत्कुल—सर्ग ९७ : स्व-मान—सर्ग ९८ : मोठेपणा—  
सर्ग ९९ : पात्रता—सर्ग १०० : सभ्यता—सर्ग १०१ : संपत्तीचा उपयोग  
न करणें—सर्ग १०२ : लज्जेची जाणीव—सर्ग १०३ : कुटुंबाला कळा  
चढवा—सर्ग १०४ : कृषि; शेती—सर्ग १०५ : दारिद्र्य—सर्ग १०६ :  
भिक्षा मागणें—सर्ग १०७ : भोक मागणें नको—सर्ग १०८ : अधःपतित  
जीवन.

भाग चौथा : तो नि ती

१३० ते १५९

विभाग पहिला

सर्ग १०९ : सुंदरीने हृदयास केलेली जखम—सर्ग ११० : बाह्य लक्षणांनी  
हृदय ओळखणे—सर्ग १११ : एकता—सर्ग ११२ : तिच्या सौंदर्याची  
स्तुति—सर्ग ११३ : प्रेमाची महति—सर्ग ११४ : विनयातिक्रमण—  
सर्ग ११५ : किंवदन्ती.

विभाग दुसरा

सर्ग ११६ : प्रेमपावित्र्य—सर्ग ११७ : विरहशोक; झुलून जाणे—  
सर्ग ११८ : उत्कंठेने वाट पाहून डोळे निस्तेज होणे—सर्ग ११९ :  
विरही प्रेमांमुळे आलेली पांडुरता—सर्ग १२० : पतीला एकरूपता वाटत  
नाही म्हणून हृदयवेदना—सर्ग १२१ : दूर असलेल्या प्रियेसाठी सुस्कारे—  
सर्ग १२२ : स्वप्नस्थितीची स्तुति—सर्ग १२३ : तिन्हीसांजा झाल्यावर  
सुस्कारे—सर्ग १२४ : सुंदर शरीराची कृशता—सर्ग १२५ : हृदयाला  
उद्देशून—सर्ग १२६ : मनाचा तोल नि संयम ढांसळण्याची भीति—  
सर्ग १२७ : प्रेमी जीवांची भेटण्यासाठी ओढ—सर्ग १२८ : अप्रकट  
विचार समजणे—सर्ग १२९ : मीलनोत्कंठा—सर्ग १३० : हृदयाची कान-  
उघाडणी—सर्ग १३१ : प्रेमकलह—सर्ग १३२ : प्रेमकलहांतील सूक्ष्मता—  
सर्ग १३३ : प्रेमकलहांतील गोडी.

## पुस्तकाचा नि ग्रंथकर्त्यांचा परिचय

ज्याला आपण तामीळनाड प्रांत म्हणून संबोधितों त्यांत तुंगभद्रेच्या दक्षिणेकडचा पुष्कळसा प्रदेश येतो. विशेषतः कावेरी नदीच्या आसमंतातचा सर्व भाग त्यांत येतो. एकीकडे आंध्रदेश, एकीकडे कर्नाटक, एकीकडे मलबार याला जोडून आहेत. या तामीळनाड प्रदेशांत मूळ द्राविडी संस्कृति होती. द्राविड संस्कृति फार प्राचीन आहे. किती प्राचीन तें नीट सांगतां येणार नाहीं. द्राविड लोक लष्करी पेशाचे होते. लढाई करणें म्हणजे त्यांना आनंद वाटे. कर्तृत्वहीन जीवनाचा त्यांना तिटकारा वाटे. तामीळ भाषेंत जे अति प्राचीन गीतसंग्रह आहेत, ज्या गाथा आहेत, त्यांतून ही शूर नि साहसी वृत्ति दिसून येते. एका गाण्यांत एक द्राविड स्त्री म्हणते, “ माझा मुलगा कोठें आहे म्हणून तुम्ही विचारतां ? तो कोठें आहे तें मला माहित नाहीं. परंतु रणांगणावर तो अकस्मात् दिसेल. कारण माझ्या उदर दरींतून बाहेर पडलेला तो वाघ आहे. ” अशा शूर वीरांना जन्म देण्यांत द्राविड मातांना धन्यता वाटे. दुसऱ्यांच्या स्त्रिया पळविणें, शत्रूच्या प्रदेशाची राखरांगोळी करणें, घेरेंदारे उध्वस्त करणें, शेजारच्या जमातींचीं गुरेढोरे लांबविणें, इत्यादि गोष्टींचा द्राविड लोकांना अभिमान वाटे. ज्याप्रमाणें भीष्मानें अंबा, अंबिका, अंबालिका यांना युद्ध करून जिंकून नेलें किंवा द्रौपदी वनांत जयद्रथाला म्हणते “ माझ्या पांची पतींना जिंकून मग मला घेऊन

जा ”; त्याप्रमाणेच या द्राविड लोकांचीहि नीति होती. राक्षस-विवाहाचा हा प्रकार आर्यांतल्याप्रमाणे त्यांच्यांतहि असावा असें वाटते. द्राविड लोक मांसाहारी होते. मांसाशनानें त्यांचे दांत किटलेले असत. द्राविड लोकांत शौर्य होतें, साहस होतें; परंतु उदात्तता, थोर नीतिमत्ता नव्हती. त्यांच्या प्राचीन गीतांतून साहसी गोष्टी आहेत; परंतु थोर ध्येयवादित्व नितकें दिसून येत नाही.

पुढें आर्य लोक दक्षिणेकडे आले. त्यांनी आपल्याबरोबर स्वतःची संस्कृतीहि आणिली. आर्य लोक जेते म्हणून आले नाहीत, तर शिक्षक व आचार्य म्हणून आले. आलेल्या आर्यांना “कोमल स्वभावाचे व वेद-द्रष्टे असें संबोधण्यांत येई. ब्राह्मण, जैन व बुद्ध तिन्ही धर्मांचे लोक आपापली नीतितत्त्वे नि संस्कृति घेऊन खाली दक्षिणेकडे येऊं लागले. तामीळ संस्कृतीचा मूळचा पाया द्राविडी आहे. परंतु वरची भव्य इमारत आर्य संस्कृतीची आहे. या तिन्ही धर्मांच्या पंडितांनी तामीळ वाङ्मयांत उदार विचार ओतले, नवीन संस्कृति फुलविली. ब्राह्मण, जैन आणि बुद्ध पंडितांनी या प्रदेशांत विद्यापीठें स्थापिली; साहित्यसंघ निर्माण केले; ग्रंथालये सजविली; आणि तामीळ भाषेला भव्यता, श्रेष्ठता नि स्थिरता दिली.

विंध्य पर्वत ओलांडून दक्षिणेकडे प्रथम आलेला थोर ऋषि म्हणजे अगस्ति हा होय. त्यानें तामीळ भाषेचें पहिलें व्याकरण रचिलें अशी दंतकथा आहे; परंतु तें व्याकरण लुप्त झालें. अगस्तीच्या शिष्यानें लिहिलेलें व्याकरण मात्र उपलब्ध आहे. शंकरानें डमरु वाजवून पाणिनीस ज्याप्रमाणें सूत्रें ऐकविली, त्याचप्रमाणें अगस्तीसहि ऐकविलीं अशी दंतकथा आहे. पाणिनीचें व्याकरण ज्याप्रमाणें अत्यन्त शास्त्रीय आणि अतुलनीय ठरलें, त्याप्रमाणें अगस्तीनें रचिलेलें तामीळ भाषेचेंहि होतें, असें म्हणतात.

तामीळ भाषा संस्कृताइतकी प्राचीन आहे. ख्रिस्तशकापूर्वीच तामीळ भाषेत अनेक ग्रंथ रचिले गेले होते. तामीळ भाषेचा संस्कृतशी मुळी संबंध नाही. संस्कृताचा गंधहि नसलेली अशी हिंदुस्थानांत जर कोणती प्रमुख

भाषा असेल तर ती तामीळ होय. हिंदुस्थानांतील बहुतेक अर्वाचीन भाषा संस्कृतोद्भव आहेत व त्यांतील वाङ्मय इ. सनाच्या एक हजार वर्षांपासून साधारणपणे मिळू लागते. तसें तामीळ भाषेचें नाहीं. आजहि तुम्हीं तामीळ भाषा पाहिलीत तर तिच्यांत शेंकडा पांचहि संस्कृत शब्द सांपडणार नाहींत. तेलगु भाषेत हल्लीं शेंकडा तीसचाळीस शब्द संस्कृत दिसतील. कानडी, मल्याळं भाषांतहि तोच प्रकार. परंतु तामीळचें तसें नाहीं. आंध्र लोक आपल्या देशाला आंध्र-देश किंवा आंध्रसीमा म्हणतात. “सीमा” “देश” हे संस्कृत शब्द आहेत. परंतु तामीळनाड यांतील “नाड” शब्द देश या अर्थी आहे. तामीळ भाषेत कोणताहि संस्कृत शब्द नाहीं. धर्म, तत्त्वज्ञान, राजकारण, कृषि, व्यापार; सर्व क्षेत्रांतील त्या त्या गोष्टी, ते ते विचार प्रकट करायला स्वतंत्र शब्द आहेत. मराठीमध्ये “धर्म, अर्थ, काम, मोक्ष” इत्यादि शब्द केवळ संस्कृत आहेत. किंवा राजा, दंड, दुष्ट, खल, असे शेंकडों संस्कृत शब्द आहेत. परंतु तामीळ भाषेत नाना छटा दाखवणारे शेंकडों मूळचे शब्द आहेत. दुष्ट राजा, चांगला राजा, इत्यादींना एकेक स्वतंत्र शब्द आहे. तामीळ भाषेचा शब्द-संग्रह अशा रीतीनें स्वतंत्र व विपुल आहे. तामीळ भाषा ही स्वतंत्र भाषा आहे. स्वतंत्र शब्दकोश, स्वतंत्र वाक्यरचना. तिचा सारा संसार, सारा थाट स्वावलंबी, स्वयंपूर्ण असा आहे. आणि संस्कृताइतकाच प्राचीन आहे.

प्राचीन तामीळ वाङ्मयाचे तीन प्रकार पडतात. संगीत, नाट्य व साहित्य हे ते तीन प्रकार. संगीत व नृत्य यांवर ग्रंथ आहेत. नटराजाच्या भव्य मंदिराच्या प्रदेशांतील भाषेत नाट्य नि नृत्य यांवर ग्रंथ असायचेच. नृत्यकला पूर्णावस्थेंस पोंचली होती. हजार हजार तारांचीं तंतुवाद्यें होतीं आणि तीं निरुपम संगीत स्रवत. या त्रिविध विभागणीशिवाय अन्य प्रकारेंहि विभागणी करीत. प्रेम-वाङ्मय नि प्रेमेतर वाङ्मय असेहि भेद पाडीत. या निरनिराळ्या वाङ्मयप्रकारांची व्याकरणेंहि निरनिराळीं असत. प्रेमविषयावरील काव्यांतील भाषेचें निराळें व्याकरण ! हे जें प्राचीन तामीळ

वाङ्मय आहे, तें टीकांच्या साहाय्याखेरीज नीटसे समजत नाही. ज्याप्रमाणें संस्कृत ग्रंथांवर भाष्ये, टीका, टिप्पणी आहेत, त्याप्रमाणें बहुतेक प्राचीन तामीळ ग्रंथांवरहि आहेत.

इ. सनाच्या सातव्या आठव्या शतकांत तामीळनाडमध्ये सारखी रणधुमाळी होती. सदैव युद्धे. त्या धुमश्र्वकीत पुष्कळसें तामीळ वाङ्मय नष्ट झालें. तामीळ भाषेंतील बरेंचसें बुद्ध आणि जैन वाङ्मयहि याच सुमारास नष्ट झालें. पुढें मुसलमान आले. त्यांनी हजारां ग्रंथ जाळले, ग्रंथालयें भस्मसात केली. यानंतर अठराव्या शतकांत वाङ्मयाला पुन्हां उत्तेजन मिळूं लागलें. इ. सन १७१२ मध्ये अरुणाचलम् हा नाटककार झाला. तो इ. सन १७७९ मध्ये मरण पावला. “रामनाटकम्” हें त्याचे सुप्रसिद्ध नाटक. ललित कलांना पूर्वी सामाजिक जीवनांत जें स्थान असें, तें मध्यतरींच्या या काळांत नाहीसें झालें. या कला धर्मीत म्हणजे मंदिरांत जाऊन बसल्या. हिंदु मंदिरांतून शैव नि वैष्णव गीतें जुन्या नृत्याच्या चालीवर म्हणण्यांत येऊं लागली. मोठमोठ्या मंदिरांतून नृत्यांगना ठेवण्यांत येऊं लागल्या (त्यांना “गंधर्वी” असें म्हणत). तंजावरचे मराठी राजे सरफोजी भोंसले यांनी १७८० ते १८३० या आपल्या दीर्घ कारकीर्दीत संगीतास उत्तेजन दिलें. तामीळ भाषेंतील कांहीं वाङ्मय ताडपत्रावर लिहिलेलें उपलब्ध झालें; कांही वाङ्मय मठाधिपतीजवळ आणि दरिद्री पंडितांजवळ पडून होतें. आतां त्यांतील बरेंचसें प्रसिद्ध झालें आहे, प्रसिद्ध होत आहे.

तामीळ वाङ्मय संस्कृतइतकें प्राचीन असलें तरी उभयतांची तुलना मुळीच करतां येणार नाही. कारण वाङ्मयांत संस्कृतीचें प्रतिबिंब पडत असतें. आणि आर्य येण्यापूर्वी द्राविडी लोकांजवळ श्रेष्ठ अशी संस्कृति नव्हती. म्हणून श्रेष्ठ वाङ्मयहि नव्हतें. स्वर्ग, नरक; पाप, पुण्य; जीव, शिव; आत्मा, परमात्मा; — इत्यादि गहन प्रश्नांची त्यांना वार्ताहि नव्हती. परंतु संस्कृतापेक्षां एका बाबतींत तामीळ वाङ्मय श्रेष्ठ आहे. नीतिवाङ्मय—

रोजच्या व्यावहारिक जीवनातील नीतीसंबंधी वाङ्मय—भरपूर आहे. कांहीं टीकाकार याचा असा अर्थ करतात की या लोकांची नीतिमत्ताच कमी दर्जाची होती; म्हणून पुनः पुन्हां त्याच त्याच गोष्टी सांगणारी पुस्तके त्यांना लिहावी लागली. जीवनाची थोर नीति नसल्यामुळे व्यावहारिक नीतिवरच सारखा भर द्यावा लागला. उत्तरेकडून जे आर्य आले, त्यांना “सत्यवादिन्” वगैरे विशेषणें तामीळ भाषेत लावलेली आढळतात. परंतु यावरून द्राविड लोक सारे असत्यवादिन् होते, असें कसें म्हणतां येईल ?

तामीळ भाषेत फार मोठीं अशीं पांच महाकाव्ये आहेत, पांच लहान महाकाव्ये आहेत, आठ गाथा किंवा गीतसंहिता आहेत. १० इतर मोठीं काव्ये आहेत. १८ लहान लहान काव्ये आहेत. या अठरा लहान लहान काव्यांतून महाभारत व स्मृतिग्रंथ यांतील शिकवण सांठवलेली आहे. तामीळ भाषेतील वाङ्मय आर्य विचारांनी भरलेलें आहे. आर्य घेण्यापूर्वी भाषा असली तरी नांव घेण्यासारखें वाङ्मय नव्हतें. महाकाव्यांत कंभन्चें ‘रामायण’ आणि अतिविरराम पांडच याचें ‘नैषध-काव्य’ ही प्रसिद्ध आहेत. मध्यंतरीच्या काळांत अलंकारशास्त्रावरील कांहीं ग्रंथांचें व कांही काव्य-ग्रंथांचें अध्ययन झालें म्हणजे पुष्कळ मिळविलें, असें पंडितांना वाटे. जैन व बुद्ध यांनी लिहिलेले कांहीं गंभीर ग्रंथ आहेत; परंतु त्यांच्याकडे फारसें लक्ष दिलें जात नसे. इंग्रजांच्या आगमनानंतर इतर हिंदी भाषांवर झाला त्याप्रमाणें तामीळ भाषेवरहि परिणाम झाला. राष्ट्रीय कवि, नाटककार, कादंबरीकार, चरित्रकार, शास्त्रज्ञ, निर्माण होऊं लागले. सुब्रह्मण्य भारतीय हा थोर अर्वाचीन राष्ट्रीय कवि होय. इ. सन १९२२ मध्ये तो मरण पावला.

तामीळ भाषेत नीतिशास्त्रावर पुष्कळ ग्रंथ आहेत म्हणून वर सांगितले. त्यांतील पुष्कळसे प्राचीन आहेत. अशा ग्रंथांपैकीच प्रस्तुतचा “कुरल” हा ग्रंथ आहे. या ग्रंथाची रचना काव्यांत आहे. कुरल हें एक उत्कृष्ट काव्य आहे. परंतु काव्यापेक्षाहि त्यांतील विचार उदात्त नि गंभीर आहेत.

वाणीची श्रीमंती नि अर्थाची श्रीमंती—दोन्ही येथे अनुभवायला मिळतात. “कुरल” ग्रंथासंबंधी पुढे सांगेन. प्रथम त्याच्या कर्त्याची थोडी माहिती करून घेऊं या.

“कुरल” या अलौकिक ग्रंथाचा तिरुवल्लुवर हा कर्ता. मद्रासजवळच्या मैलापूरचा तो राहणारा. त्याचा काळ निश्चित नसला तरी इसवी सनाच्या पहिल्या शतकांतला तो आहे, याविषयी शंका नाही. शिलाप्पाधिकारम् आणि मणिमेखलाइ ह्या दुसऱ्या शतकांत झालेल्या ग्रंथांमध्ये कुरलचा उल्लेख आहे. पांड्य राजा उत्रेपेरुवलुडी हा राज्य करीत असतां मदुरेच्या कविमंडळाने कुरल ग्रंथ प्रसिद्ध केला असें मानतात. हा राजा इ. सन १२५ च्या सुमारास झाला हे नक्की माहित आहे. एका कवीने कुरल ग्रंथाची स्तुति करतांना म्हटलें आहे: “पांड्य राजाला उद्देशून देवी सरस्वती म्हणाली, ‘मी कुरलमध्ये प्रकट झालें आहे.’” हा पांड्य राजा वर उल्लेखिलेलाच असावा. शिवाय तिरुवल्लुवराचा एलेक्का म्हणून जो श्रीमंत मित्र होता तो चोल घराण्यांतील सहावा पुरुष होता; आणि त्याचा काळ पहिलें शतकच आहे. सारांश, तिरुवल्लुवर हा ग्रंथकार अठराशें वर्षांपूर्वीचा आहे, हे निर्विवाद.

या ग्रंथकाराच्या जीवनाची फारशी माहिती मिळत नाही. तो वल्लुव जातीचा होता असें नांवावरून दिसते. “तिरु” म्हणजे पूज्य किंवा भक्त. तिरुवल्लुवर म्हणजे वल्लुव जातीतील महापुरुष किंवा थोर भक्त, असा अर्थ आहे. वल्लुव जात म्हणजे अस्पृश्य जात. तिरुवल्लुवर महारजातीचा होता. या वल्लुव जातीचा धंदा म्हणजे दंबडी पिटणे, निरोप पोंचविणे असा म्हणजेच आपल्याकडे महारबंधूचा असतो तशाच प्रकारचा असे.

पांड्य राजांची मदुरा ही राजधानी होती. या राजधानीत हा संतकवि जन्मला. याच्या जन्मासंबंधी पुढील दंतकथा आहे. तिरुवल्लुवराचा पिता ब्राह्मण होता; परंतु आई महारकन्या होती. आईचे नांव “आदि”. तो महाराचा हीती; परंतु तिचे संगोपन एका ब्राह्मणानेंच केलें होतें. यामुळे

आदींच्या मनावर ब्राह्मण व वैदिक संस्कृतीचे संस्कार झाले होते. तिरुवल्लुवराच्या पित्याचें नांव भगवान् असें होतें. भगवान् नि आदि या जोडप्याच्या पोटीं एकंदर सहा अपत्यें झालीं. या सर्व बहीणभावंडांनीं थोडेंबहुत काव्य केलें आहे. आपल्याकडे निवृत्ति, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई—सर्वांनीं ज्याप्रमाणें काव्यरचना केली, त्याप्रमाणेंच याहि भावंडांनीं.

तिरुवल्लुवराच्या लहानपणची माहिती नाही. त्यानें पुढें लग्न केलें. त्याची पत्नी थोर पतिव्रता होती. बुद्धधर्माच्या ग्रंथांतून तिरुवल्लुवर बुद्धधर्मी होता; त्याची पत्नी सिंगापूरची; तिला बुद्ध भिक्षुंनीं ज्ञान दिलें होतें; इत्यादि हकीगती आहेत. तिरुवल्लुवराची संसारयात्रा सुखाची असे यांत शंका नाही. पतिपत्नींचें जेथें प्रेम आहे, ऐक्य आहे, तेथें आनंदास काय तोटा? पत्नी पतीचा शब्द जणुं वेदवाक्य मानी. पत्नीचें नांव वासुकी. तिरुवल्लुवर अत्यन्त सुखी नि समाधानी असा संसारी गृहस्थ आहे अशी वार्ता एका विरक्त साधूच्या कानांवर गेली. तो तिरुवल्लुवराकडे आला नि म्हणाला, “गृहस्थाश्रम चांगला असें जर तुम्ही मला सांगितलेंत तर मी लग्न करीन.” तिरुवल्लुवराला तसें कसें सांगतां येईल? फार तर स्वतःचा अनुभव सांगणें एवढेंच त्याला शक्य होतें. विवाह म्हणजे गूढ आहे. उद्यां काय होईल हें कोण सांगणार? तिरुवल्लुवरानें त्या साधूला कांही दिवस येथें रहा असें सांगितलें. तो साधु त्याच्याकडे राहिला. एके दिवशी तिरुवल्लुवरानें मूठभर नखें नि लोखंडाचे तुकडे यांचा भात शिजवण्यास पत्नीला सांगितलें. कांहीं एक शंका न घेतां तिनें त्या वस्तु चुलीवर चढविल्या. तिनें शिजविण्याचा प्रयत्न केला! एके दिवशीं तो साधु नि तिरुवल्लुवर जेवायला बसले होते. पत्नी वासुकी आडावर पाणी काढीत होती. भात निवालेला होता. तरी “अग ए, किती कढत हा भात! हात पोळला कीं माझा.” असें तिरुवल्लुवर ओरडला. ती साध्वी निम्मे वर आलेली घागर तशीच एकदम सोडून धांवत आली नि भातावर पंख्यानें वारा घालूं लागली. आणि आश्चर्य हें कीं ती घागर तिकडे अधांतरीं तशीच लोंबकळत राहिली! एके दिवशीं तिरुवल्लुवर

भर दुपारी हातमागावर काम करीत होता. तो पत्नीला एकाएकी म्हणाला, “अग, दिवा लावून आण; हे धागे मला सांधावयाचे आहेत.” दिवसा-द्वयच्या पति दिवा लावून आणायला सांगतो, त्याला वेड तर नाही लागलें ? अशी शंकाहि त्या साध्वीच्या मनांत येत नाही. ती लग्नगीनें दिवा लावून आणते. असा तिचा पतीवर विश्वास. अशा या सर्व गोष्टींवरून त्या साधूच्या लक्षांत आलें की पतिपत्नींमध्ये जर परम ऐक्य असेल, तिळभरहि अविश्वासाला मनांत जाण नसेल तर गृहस्थाश्रम म्हणजे सुखाचा सागर आहे. तो साधु म्हणाला, “मी सारें समजलों.” तो निघून गेला.

तिरुवल्लुवर कोष्ट्याचाहि धंदा करी. अनेक प्रांतांतून महारांचा विणण्याचा धंदा असे. पासोड्याचा वगैरे ते विणायचे. अजूनहि कांहीं ठिकाणीं हा धंदा आहे. विणकामाच्या धंद्यांत कपट नाही. अति स्वच्छ असा, पवित्र नि साधा धंदा. तामीळ आणि आंध्र प्रान्त प्राचीन काळापासून विणकामासाठी प्रसिद्ध आहेत. आजहि ती कला तेथें दिसून येते.

तिरुवल्लुवराची पत्नी मरण पावली. त्याला अति दुःख झालें. तो तिला उद्देशून म्हणतो, “हे प्रेममयि, तूं माझ्यासाठीं रुचकर जेवण तयार करीत असस; माझी आज्ञा तूं नेहमी पाळलीस; तूं माझे पाय चुरीत असस व मला झोंप लागल्यावर तूं निजत असस; मी उठण्यापूर्वी तूं उठत असस; तुझ्याजवळ कपट नव्हतें; तुझा स्वभाव सरळ, सुंदर होता. परंतु आज मला सोडून तूं चाललीस. आता माझ्या या डोळ्यांना शांत झोंप कधी तरी येईल का ?” पत्नीच्या निधनानंतर तिरुवल्लुवरानें संसार-त्याग करून यातिधर्माची दीक्षा घेतली. जगाला उपदेश करीत तो पुढें निजधामास गेला.

“कुरल” या ग्रंथामुळें तिरुवल्लुवराचें नांव अमर झालें आहे. “ज्ञानवेदी” नांवाचा दुसराहि एक लहानसा ग्रंथ त्याच्या नांवावर आहे. परंतु तो ग्रंथ तितकासा महत्त्वाचा नाही. कुरलविषयीं दोन शब्द लिहिण्यापूर्वीं

तिरुवल्लुवराच्या बहिणीसंबंधी दोन शब्द सांगतो. त्याच्या या बहिणीचे नांव अवय्यार. आपल्याकडे मुक्ताबाईचे “ताटीवरील अभंग” किंवा जनाबाईचे अभंग प्रसिद्ध आहेत. त्याप्रमाणेच अवय्यारच्या कविताहि प्रसिद्ध आहेत. तिची काव्यरचना गोड आहे. काव्यांत नीतितत्त्वे गुंफिलेली आहेत. लहान मुलांना ‘अ’, ‘आ’, ‘इ’ इत्यादि स्वर व त्याप्रमाणेच व्यंजने शिकवतांना उपयोग व्हावा म्हणून ते ते स्वर, ती ती व्यंजने आरंभी घालून तिने काव्यरचना केली आहे. छोटे छोटे चरण तिने रचिले आहेत. आपण म्हणतो, “अस्वलाचा अ”; तामीळ मुलगा म्हणे, “अ, अरं सेइ.” अरं म्हणजे धर्म. अरं शब्दाचा आरंभ ‘अ’ने झाला आहे. “अरं सेइ” चरणाचा अर्थ धर्म करण्याची इच्छा धर. ‘आ’ स्वर शिकवितांना “आरु वरु सिनम्” म्हणजे “क्रोध शांत कर.” हा चरण शिकवतात. ‘इ’ शिकवतांना “इकल वदु कलेवर” म्हणजे “दुसऱ्याचा तिरस्कार करू नकोस.” ‘ई’ शिकवितांना “ईवदु विल्लके” म्हणजे “भूतदया दाखवण्यास अडथळा आणू नको” — अशी अवय्यारची ही बालबोध नीतिसूत्रे आहेत. पूर्वी लहान मुलांच्या बालपुस्तकांतून ही देण्यांत येत असत. अवय्यारच्या इतरहि कविता चांगल्या आहेत. एका कवितेत ती म्हणते, “ताडाच्या झाडाचे बी किती मोठे; झाडाहि किती उंच वाढते; परंतु छाय्या एका माणसासहि पुरत नाही. तेंच वडाचे झाड पहा; त्याचे बीज किती बारीक; ताडाच्या झाडाइतके तें उंचहि नसेल; परंतु राजा व व त्याचे चतुरंग दल सर्वांना तें भरपूर छाय्या देईल.”

अशा अवय्यारचा तिरुवल्लुवर हा भाऊ. “कुरल” ग्रंथाच्या रूपाने त्याने जगाला बहुमोल देणगी दिली आहे. तामीळ भाषेत या ग्रंथाला फार मान आहे. याला तामीळ वेद म्हणतात तें यथार्थ आहे. कुरल ग्रंथाचे तीन भाग आहेत. प्रथम भागांत धर्म; द्वितीय भागांत अर्थ; तृतीय भागांत काम — अशा प्रकारे वर्ण्य विषय आहेत. तिरुवल्लुवराने चार पुरुषार्थातील तीन पुरुषार्थांचेच वर्णन केले. चौथा जो मोक्ष, त्यासंबंधी त्याने कांही एक सांगितले नाही. तो अस्पृश्य होता म्हणून

का त्याने मोक्षावर कांहीं लिहिलें नाहीं? किंवा मोक्ष म्हणजे परमस्वरूपप्राप्ती; अवाङ्मानसगोचर अशी ती स्थिति; त्या स्थितीचें वर्णन तरी कसें करायचें - म्हणून यासंबंधी त्यानें कांहीं लिहिलें नसेल. कांहीं असो. चतुर्विध पुरुषार्थांपैकी पहिल्या तिहीवरच कुरल ग्रंथांत काव्यमय वर्णन आहे. किंवा प्रथम धर्मभाग म्हणून जो आहे, त्यांत याति-जीवनावर जीं प्रकरणे आहेत, तीच मोक्षासंबंधी, असेंहि कोणी मानतात.

या तिन्ही भागांमिळून १३३ अध्याय आहेत. प्रत्येक अध्यायांत दहा कविता आहेत. एकूण १३३० कविता आहेत. प्रत्येक कविता दोन चरणांची आहे. 'कुरल' या शब्दाचा अर्थच मुळीं "दोन चरणी" असा आहे. तुळसीदासाच्या "चौपाया", तशा तिरुवल्लुवराच्या या "दुपाया" आहेत. पहिला चरण मोठा आहे; दुसरा लहान आहे. पहिल्या चरणांत चार गण तर दुसऱ्यांत तीन. हें वृत्त अगदीं लहान आहे. तामीळ भाषेंत चरणांच्या शेवटीं यमक नसतें. चरणांच्या आरंभीं यमक असतें. पहिल्या चरणाचा आरंभ व दुसऱ्या चरणाचा आरंभ यांत यमक असतें. उदाहरणार्थ पहिल्या चरणाचा आरंभ जर "नामम्" असा असेल तर दुसऱ्या चरणाचा आरंभ "कामम्" असा असेल व यमक दिसून येईल. कधी कधी दाम यमकहि असतें. पहिल्या चरणाचा शेवट व दुसऱ्या चरणाचा आरंभ यांत अशा वेळेस यमक असतें.

कुरलमधील हे १३३० श्लोक या दुपायी वृत्तांत आहेत. अति लहान वृत्त व त्यांत गंभीर व विशाल अर्थ स्वचून भरलेला असें हें काव्य आहे. कुरलमध्ये सर्वत्र एक प्रकारची भव्यता आहे. उदात्तता नि सहृदयता आहे. शेवटच्या प्रेमासंबंधीच्या भागांतहि सदाभिरुचीस दुखवीळ असा एकहि विचार नाही, एकहि अश्लील ओळ नाही.

पहिल्या भागाला आरंभ करण्यापूर्वीं चार प्रकरणे आहेत. पहिल्या प्रकरणांत परमेश्वराची स्तुति आहे. हें वर्णन कांहीं ठिकाणीं परमेश्वरास लागू

पडतें, तर कांहीं ठिकाणी परमेश्वरास लागू न पडतां बुद्ध, महावीर यांच्या-सारख्या थोर जगदुरुंस लागू पडतें. बुद्ध व जैन; त्याचप्रमाणें शैव नि वैष्णव; सारेच तिरुवल्लुवरास स्वतःच्या पंथाचा असें मानतात. ख्रिस्ती धर्मीहि म्हणतात की कुरलमध्ये बायबलांतील विचारांची छायाहि दिसते. इ. सनाच्या पहिल्या शतकांत कांहीं ख्रिस्ती मिशनरी या भागांत आले होते, असें सांगण्यांत येतें. परंतु तिरुवल्लुवर हा कोणत्याहि एका धर्मपंथाचा दिसत नाही. सर्व धर्मातील नीतितत्त्वांचा तो संग्राहक आहे. त्याचा धर्म हा नीति-प्रधान धर्म आहे. हा बुद्धधर्मी असावा असें कधीं कधीं वाटतें. परंतु कोणत्याच धर्माचा स्पष्ट उल्लेख या ग्रंथांत नाही. या पहिल्या प्रकरणानंतर दुसऱ्या प्रकरणांत पर्जन्यस्तुति आहे. कारण पर्जन्याशिवाय जगांत जीवनच उरूं शकणार नाही; मग धर्म तरी कोण आचरणार? पर्जन्यस्तुतीनंतर निससंगाची थोरवी आहे. आणि चौथ्या प्रकरणांत सदाचारमाहात्म्य आहे. अशा या प्रास्ताविक चार प्रकरणानंतर चार पुरुषार्थांतील पहिला पुरुषार्थ जो धर्म तत्संबंधी वर्णन सुरू होतें.

या “ धर्म ” भागांत गृहस्थधर्म नि यतिधर्म दोहोंचें वर्णन आहे. चार आश्रमांपैकी या दोहोंचेंच वर्णन येथें आहे. तिरुवल्लुवरानें स्वतः “ धन्यो गृहस्थाश्रमः ” या उक्तीचा अनुभव घेतला होता. जीवनाकडे तो निराशेनें बघणारा नाही. त्याची वृष्टि प्रेमळ आहे, गंभीर आहे. गृहस्थधर्म, पतिपत्नी, मुलेंबाळें यांचें किती सहृदय, सुंदर वर्णन तो करतो ! पोरबाळांचें लेंढार पाहून तो कंटाळत नाही. कपाळाला आठ्या घालित नाही. तो म्हणतो, “ सर्वोत्तम आनंद म्हणजे सच्छील कान्ता आणि आनंदाची परमसीमा म्हणजे सुंदर संतति. ” मुलांचें फारच बहारीचें तो वर्णन करतो. “ मुलाचा स्पर्श म्हणजे मोक्ष—म्हणजे परमानंद. ” असें तो म्हणतो. तो म्हणतो, “ ज्यानें मुलाचे बोटडे बोल ऐकले नाहीत, तोच मुरली मधुर आहे, वीणा सुरेल आहे, असें म्हणेल. ” मुलांसंबंधीची कृतार्थता, धन्यता, इतक्या थोड्या शब्दांत आणि अशा उत्कट यथार्थतेनें काचितच कोठें वर्णिलेली असेल.

गृहस्थधर्मावर 'गोड बोलणें,' 'प्रेम,' 'कृतज्ञता', 'क्षमा,' 'संयम,' 'यश,' इत्यादि चौबिस प्रकरणें आहेत. त्यांतील नमुने पुढें देईन. गृहस्थधर्मानंतर यतिधर्मावरील नऊ प्रकरणें आहेत. आणि त्यानंतर पांच सर्वसामान्य अशीं प्रकरणें आहेत. यानंतर मग दुसरा पुरुषार्थ जो "अर्थ" त्याचें वर्णन सुरू होतें. "अर्थ" विभागांत राजा, त्याला लागणारे गुण, प्रधान कसे असावेत, सैन्य व शूर लोक, हेर, मित्र कसे ओळखावे, मैत्रीचें महत्त्व, जुलमाचे परिणाम, शत्रूविषयी दक्षता, अशीं प्रकरणें असून पुढें कृषि, भिकारी, दान, यश, कुटुंबाला मोठेपणा मिळवून देणें, इत्यादि सुंदर प्रकरणें आहेत. ही प्रकरणें केवळ राजाला उद्देशून नाहीत. सर्वसामान्य जनतेसाठीहि ती आहेत. आपल्याकडे "अर्थ" या शब्दांत समाजाची भरभराट, समाजाचा सर्वांगीण विकास, असा व्यापक अर्थ असे. राजकीय अर्थापेक्षां आर्थिक अर्थ त्यांत अधिक असे. आजकाल रशियासारख्या देशांत सरकार म्हणजे अर्थशास्त्राची व्यवस्था लावणारं, हाच अर्थ रूढ होत आहे. हिंदुस्थानचें त्रि. सरकार म्हणजे सुसंघटित भांडवलशाही, असे आपण म्हणतां. असो. समाजाची भरभराट नि सुस्थिति असायला जे जें आवश्यक, तें तें सारें "अर्थ" संबंधींच्या प्रकरणांतून आहे. प्रजानुरंजक, दक्ष नि प्रेमळ असा राजा; उद्योगी, कृषिकुशल लोक; भिकाऱ्यांचा सुळसुळाट नसणें; शौर्य, धैर्य, त्याग, इत्यादि गुण; या सर्वांचें वर्णन या विभागांत आहे. अर्थानंतर काम-विभाग येतो. यांत प्रिया नि प्रियकर यांचें वर्णन आहे. एक मनुष्य एका तरुणीला पाहतो. दोघांची वृष्टिभेट होते नि प्रेम जडतें. प्रेमाविळ्वळ होतात. ताडाच्या अणकुचीदार पानांच्या फांयांवरून ती दोघ स्वतःची मिरवणूक काढतात. कदाचित् तिकडे त्या वेळेस अशी पद्धत असेल. "आम्ही कांट्यावरसुद्धां निजूं. परंतु एकमेकांचा वियोग सहन करणार नाहीं." असाहि ह्यांत हेतु असेल. त्या दोघांची ही निष्ठा पाहून लोक म्हणतात, "यांचें परस्परांवर इतकें प्रेम आहे तर यांचे आईबाप यांचें लग्न कां लावित नाहीत?" पुढें विवाह होतो. परंतु प्रियकराला लढाईला जावें लागतें. वियोग होतो. या विरहावस्थेंतील कोमल भावना, हृद्य विचार, यथे

अति हळुवारपणानें रंगवलेले आढळतील. पुढें प्रेमकलहाचें वर्णन आहे आणि काम-भाग संपतो. या भागांत कोठेंहि अश्लीलता नाही. मर्यादेचें अतिक्रमण नाही. हृदयांतील भाव अति गोड रीतीनें वर्णिलेले आहेत.

कुरलमधील सुंदर कल्पना, सुंदर उपमा, अभिनव विचार, यांची उदाहरणें किती यावी ? १३३० कविता म्हणजे सारे अष्टपैलू हिरे आहेत. प्रत्येक कविता म्हणजे घांसूनपुसून ठेवलेला हिरा आहे. एक शब्द कमीअधिक करतां येणार नाही, इकडचा निकडे करतां येणार नाही. आपण थोडी गोडी चाखूं या.

पहिल्या धर्मविभागांत आणि अन्यत्रहि प्रेम करणें, भूतदया, परोपकार, इत्यादींवर सुख विचार आहेत. कवि म्हणतो : “प्रेमाचे दरवाजे बंद करणारा अडसर कोठें आहे ? परस्परांवर प्रेम करणाऱ्यांच्या डोळ्यांत गोळा होणारे ते अश्रुत्रिंदु परस्परांच्या हृदयांतील प्रेमसिंधूचें अस्तित्व उद्घोषवित असतात. ” “प्रेमाची माधुरी चारखतां यावी म्हणून हा जीवात्मा पुनःपुन्हां अस्थिचर्ममय पिंजऱ्यांत सुखानें बद्ध होतो. ” अन्यत्र तिरुवल्लुवर म्हणतो : “ज्याच्या हृदयाला प्रेम माहीत नाही, तो वरून गेलेल्या झाडाप्रमाणें आहे. ” दुसऱ्याचें मन दुखवूं नये असें सांगतांना हा कवि म्हणतो : “तुझ्या एका शब्दानेहि जर दुसऱ्यास दुःख झालें, तर तुझ्या सगळ्या सद्गुणांची माती झाली समज. ” “भाजलेली जागा बरी होते; परंतु जिभेनें भाजलेली जागा कधी वाळत नाही. ” “गोड वाणीनें कार्य होईल हें दिसत असतां हि मनुष्य कठोर वाणीनें कां बरें बोलतो ? ” तो अन्यत्र म्हणतो : “जगाचे उपकार नसतां जगावर आपण उपकार केले तर त्याची फेड कशांनें हि होणार नाही. ” भेत्रीचें वर्णन करतांना हा महाकवि म्हणतो : “कमरेचें वस्त्र वाऱ्यानें उडूं लागतांच आपला हात लगेच तें सांवरण्यासाठी तयार असतो; त्याप्रमाणें मित्राची बाजू उघडी पडतांच खरा मित्र पांघरुण घालतो. ” किती समर्पक नि धरोव्याचा दृष्टान्त ! शत्रु वरून कसाहि दिसला तरी आपण फसूं नये हें सांगतांना किती सुंदर वर्णन आहे : “बाण सरळ

दिसतो; परंतु प्राण घेतो. वीणा वांकडी असते; परंतु मधुर बोलते. ” किती छान दृष्टान्त ! तसेंच हें एक वर्णन पहा: “ फुलाच्या टवटवीतपणावरून त्याला किती पाणी घातलें असेल याची कल्पना घेते; त्याप्रमाणें माणसाच्या वैभवावरून त्यानें किती श्रम केले असतील हें समजून येतें. ” प्रियेचें वर्णन या थोर कवीनें थोडक्यांत किती बहारीनें केलें आहे तें पहा: “ तिचे बाहु कळकळीप्रमाणें आहेत; हास्य मोत्याप्रमाणें आहे; अंग पानाप्रमाणें नितळ आहे; श्वास सुगंधी नि मधुर आहे; आणि डोळे निळ्या नभाप्रमाणें असणारे; नील कमलहि त्यांच्यापुढें फिकें आहे; हंसाचीं पिसें आणि जाई-जुईचीं फुलेंहि तिच्या पायांना बोचतील. ” किती साधें वर्णन—परंतु किती गोड व मोहक !

उदात्त विचार, समर्पक दृष्टान्त, मनोहर वर्णनें, याविषयी तिरुवल्लुवराची ख्याति आहेच. परंतु थोडक्यांत पुष्कळ अर्थ आणण्यासाठी त्याची विशेषच प्रसिद्धि आहे. प्राचीन तामीळ कवीनी कुरल ग्रंथाची स्तुति करतांना हा गुण प्रामुख्याने सांगितला आहे. एका समकालीन कवीनें कुरलविषयी पुढीलप्रमाणें लिहिलें आहे: “ मोहरी पोखरून तिच्यांत सप्त समुद्र भरावे त्याप्रमाणें कुरल ग्रंथांतील दुपायी श्लोकांत अनंत अर्थ भरलेला असतो. ” परंतु तिरुवल्लुवराची बहीण याच्याहि पुढें जाऊन म्हणते, “ मोहरीचा दाणाहि मोठा असतो. परमाणु पोखरून त्यांत सात समुद्र भरावे तसें माझ्या भावाचें काव्य आहे. ” दुसरा एक कवि म्हणतो, “ तृणपर्णावरील चिमण्या दंभबिंदूत गगनचुंबी ताडाच्या झाडाचें प्रतिबिंब असते, त्याप्रमाणें कुरलमधील या लहान लहान श्लोकांत महान् अर्थ सांठवलेला असतो. ” थोडक्यांत अपार अर्थ सांगण्याची आपण कांहीं उदाहरणें पाहूं या. एके ठिकाणी हा कवि म्हणतो: “मनुष्याची खरी संपत्ति म्हणजे त्याची मुलेंबाळें”. “पित्याचें पुत्रासंबंधीचें कर्तव्य म्हणजे पुत्राला विद्वत्परिषदेंत पहिला मान मिळण्यास लायक करणें.” पुत्राचें वागणें कसें असावें तर त्याच्या पित्याला सर्वांनीं विचारावें, “ कोणत्या

पुण्याईमुळें तुम्हांला असा पुत्र लाभला ?” “मी माझ्या कुटुंबाला कळा चढवीन अशी प्रतिज्ञा करून जो बाहेर पडतो त्याच्यासाठी देव-सुद्धां कंमर कसून रक्षणार्थ सज्ज असतात.” “ज्या डोळ्यांत माधुर्य नाही तो खांच होय.” “जुलमाखाली विव्द्वहणाऱ्यांचे अश्रू राजाचें राज्य बुडवतात.” “तो काळ मध्यरात्री होता, परंतु आज नाही ; असें हें जग आहे.” “थोरांची सपत्ति गांवाच्या मध्यभागी चव्हाट्यावर फळभारानें वांकलेल्या वृक्षासारखी असते.” “स्मित म्हणजे मैत्री नव्हे; हृदयाला हंसवणारी प्रीति म्हणजे मैत्री.” “वियोग व्हावा याबद्दल बोला ; परंतु लौकरच परत येण्याविषयी बोलणार असाल तर तोंपर्यंत जिवंत राहाणाऱ्याजवळ बोला.” “माझ्या जीवनाच्या एका बाजूला प्रेम आहे तर दुसऱ्या बाजूला विनय आहे : दोहोंमुळें मी चिरडून जात आहे.” “अरे लबाडा ! साऱ्या स्त्रिया तुला डोळ्यांनीं खाऊनपिऊन टाकतात. मला नको जा तुझे भेटणें.” अशा प्रकारचीं बव्दर्थगंभीर सुंदर वाक्यें या कुरल काव्यांत सर्वत्र माणिकमोत्यांप्रमाणें विखुरलेलीं आहेत. देश, मैत्री, शेतीचें महत्त्व, कुटुंबाला तेजकळा चढविणें, भिक्षा, इत्यादि विषयांवरचीं प्रकरणें स्वतःच वाचावीं व त्यांतील अवीट गोडी चाखावी. अहिंसा, मांसाशनत्याग, सभ्यता, इत्यादींचेहि अतिसुंदर वर्णन आहे. धैर्य, त्याग, यांचें हें वर्णन पहा : “जो दुःखांनी दुःखी होत नाही, तो दुःखाला दुःखी करतो.” या वाक्यानें मी तर केवळ मुग्ध होऊन गेलों होतो. “जो शेतकरी वरचेवर आपल्या शेतांकडे जात नाही, त्याचीं शेतें पर्त्नांप्रमाणें त्याच्यावर रुसतील.” “शेतकरीच स्वतःच्या श्रमाची भाकर खातो; बाकीचें सारें जग मिधें आहे.” “भरघोंस कणसांच्या छायेत विश्रांति घेणारी सस्यशामल शेतें ज्या राज्यांत आहेत, त्या राजाच्या छत्रा-समोर इतर सर्व राजांचीं छत्रें नमतील.” “मला पोटाला मिळत नाही हे शब्द ऐकून धरणीमाता हंसते.” अशीं रसमय, समर्पक वर्णनें कोठवर देऊं ? खरोखर कुरल ग्रंथ म्हणजे रत्नांची खाण आहे.

तिरुवल्लुवर स्वावलंबनाची महति गाणारा आहे. “ कष्ट करून कुटुंबाची भरभराट करणारा, तो खरा मुमुक्षु ” असे तो म्हणतो. कपट, असूया, इत्यादींची त्याला चीड आहे. गांधीजींच्या तत्त्वज्ञानाची सारीं सूत्रे तेथे सांपडतील. शेतीसारखा साधा सुंदर धंदा, प्रेम, परोपकार, भूतदया, सत्य, शत्रूवर प्रेम करणे, जीवनाचा असा थोर आदर्श येथे मांडलेला आहे. साथी राहणी नि उच्च विचारसरणी, हेच तिरुवल्लुवराचे ध्येय आहे. त्याच्या काव्यांतील शब्दरत्नें तामीळ प्रांतांत आत्रालवृद्धांच्या तोंडीं असतात. कुरल ग्रंथांत बुद्ध, ख्रिस्त, यांच्या उपदेशासारखा सुंदर उपदेश आहे; चाणक्य, महाभारत, यांच्या शिकवणीसारखे थोर अर्थशास्त्र येथे आहे; तर कालिदासासारख्या वागीश्वरांच्या तोलाचे प्रेमभाव व्यक्त करण्याचे येथे सामर्थ्य आहे. थोडक्यांत भरपूर अर्थ प्रकट करण्यांत हा कवि केवळ अद्वितीय आहे. कृष्णाच्या चिमुकल्या तोंडांत विश्व दिसे, तसें या काव्यांतील छोट्या छोट्या श्लोकांत आहे. १७५ वर्षांपूर्वी कॉन्स्टंटिअस नांवाच्या एका जेसुईट मिशनऱ्यानें या ग्रंथाचे लॅटिनमध्ये भाषान्तर केले. पुढे एरियल व ड्यूमांट यांनी फ्रेंच भाषेंत भाषान्तरें केलीं. एरियलनें या ग्रंथाची रूप स्तुति केली आहे. तो म्हणतो, “ मानवी विचारांचें परमोच्च आणि अति विशुद्ध असें येथे दर्शन आहे. ” तो पुन्हां म्हणतो, “ ग्रीक लोकांत होमरचे काव्य ज्याप्रमाणें परमोच्च आणि थोर आदर्श, त्याप्रमाणें तामीळ भाषेंत या ग्रंथाचें महत्त्व आहे. ” पुढें जर्मन व इंग्रजी भाषांतूनहि या ग्रंथाची भाषान्तरें झाली.

मी ज्या पुस्तकावरून त्रिचनापल्लीच्या तुरुंगांत हें भाषान्तर केले तें पुस्तक म्हणजे श्री. एस्. एस्. अय्यर यांनी केलेलें इंग्रजी भाषान्तर होय. अय्यर हे महान् देशभक्त होते; क्रान्तिकारक मताचे होते. विनायकराव सावरकरांचे ते मित्र होते. १९१५ मध्ये एमडेन हें जर्मन लढाऊ कूझर मद्रास किनाऱ्यावर गोळे फेंकित असतां जर्मनांशीं अय्यरांचा संबंध असावा असा सरकारला संशय आला. अय्यर पॉदिचरीला जाऊन राहिले. तेथे फ्रेंच सरकारनेंहि त्यांना सतावले. पॉदिचरीस असतांना कुरलचें हें उत्कृष्ट इंग्रजी

भाषान्तर त्यांनी केले. ते तामीळ भाषेचे पंडित होते. कंभन्च्या रामायणा-  
वरहि त्यांनी विद्वत्ताप्रचुर निबंध लिहिलेले आहेत. देशभक्त अय्यर यांनी  
आपल्या पुस्तकाच्या शेवटी “ माझ्या ह्या भाषान्तरावरून सर्व हिंदी  
भाषामध्ये या थोर ग्रंथाची भाषान्तरं व्हावी ” अशी इच्छा प्रदर्शिली आहे.

कुरल वाचून आपल्या लक्षांत येईल कीं भारतीय संस्कृति सर्वत्र एकच  
आहे. या विशाल देशाचें हृदय एकाच रक्तानें भरलेलें आहे. एकाच नाडीचे  
टोके सर्वत्र आहेत. आपण इतर प्रांतीय भाषांतील वाङ्मय वाचलें म्हणजे  
आवणांस कळून येईल की, प्रादेशिक अंतर असले तरी मनांनें आपण सारे  
जवळच आहोंत, एक आहोंत. थोर विचार-स्रष्टे जगाचे असतात.  
तिरुवल्लुअर हा केवळ तामीलनाडचा नाही, तर तो भारताचा आहे; एवढेंच  
नव्हे तर सर्व जगाचा आहे. साऱ्या मानवजातीला उन्नत करण्यासाठी त्यानें  
लिहिलें. जातीनें अस्पृश्य, धंद्यांन कोष्टी; परंतु विचारांची सोज्वल माणिक-  
मोती देणारा हा तिरुवल्लुअर मन मोहून घेतो. “ याच्या तोंडानें वेद  
बोलले, देवी सरस्वती बोलली ” असे अनेक कवीनी म्हटलें आहे. या ग्रंथावर  
अनेक टीका आहेत. त्या सर्वांत परिमेलारहर याची टीका सुप्रसिद्ध आहे. हा  
टीकाकार तेराव्या शतकांत झाला. या टीकेसह कुरलची आवृत्ति मिळते.  
असो.

मी ज्यांच्या इग्रजी भाषान्तरावरून हें मराठी भाषान्तर केले, त्या देशभक्त  
अय्यरांचे मी कृतज्ञतापूर्वक आभार मानतो. येथें तुरुंगांतील कांही तामीळ  
मित्रांनी मूळ कुरलमधून कांही कांही ठिकाणी मला नीट अर्थ समजवून दिला.  
त्यांचाहि मी ऋणी आहे.

त्रिचनापल्ली तुरुंग }  
१७।१२।१९३० }

पां. स. साने

या भाषान्तरास सतरा वर्षे होऊन गेली. हिंदीमध्ये “तामीळ वेद” या नांवाने या ग्रंथाचे भाषान्तर आहे. परंतु “धर्म व अर्थ” या दोनच भागांचे त्यांत भाषान्तर आहे. प्रेमविषयक भाग सारा गाळलेला आहे. परंतु प्रेमविषयक भागांत अश्लीलता नाही. तो भागहि मनोहर आहे. मी सर्वच भागांचे भाषान्तर केले होते. इतक्या वर्षांनी का होईना हें माझे भाषान्तर प्रसिद्ध होत आहे. प्रकाशकांना धन्यवाद.

शारदाश्रम, बोर्डी. }  
२८।१।४८

—सानेगुरुजी

## आ रं भ

### सर्ग १ : प्रभुस्तुति

- १ अकार ज्याप्रमाणे शब्दसृष्टीचा आरंभ, त्याप्रमाणे तो पुराणपुरुष चराचराचा आरंभ आहे.
- २ त्या ज्ञानस्वरूप परमात्म्याची तू पूजा करणार नसशील, तर तुझ्या या ज्ञानाचा उपयोग काय ?
- ३ भक्तांच्या हृदयपुष्पांवरून चालणाऱ्या त्या प्रभूच्या चरणांचा जो आश्रय करतो, तो चिरंजीव होतो.
- ४ तिरस्कार वा स्वीकार यांच्या अतीत असणाऱ्या त्या प्रभूच्या चरणांशी चिकटून बसलेले ते भक्त बघ; जीवनांतिल आधिव्याधि त्यांना कधीं स्पर्शू शकणार नाहीत.
- ५ प्रभूचें स्तवन मनापासून करणारे ते भक्त बघ; भल्याबुऱ्या कर्मांचीं फळें अतःपर त्यांना भोगावीं लागणार नाहीत. ते मुक्त होतील.
- ६ ईश्वरानें घालून दिलेल्या सन्मार्गानें जे जातात, इंद्रियांच्या इच्छा ज्यांनीं जालून टाकल्या आहेत, त्यांना पुनर्जन्म नाही.
- ७ अद्वितीय असा जो तो प्रभु, त्याच्या पदकमलाचा आश्रय करणारेच दुःखमुक्त होतात.

- ८ सत्यज्ञानाचा सिंधु असा जो योगीन्द्र, त्याच्या चरणाशीं जे जडले ते या प्रक्षुब्ध भवसागरांतून तरून जातात.
- ९ अष्टगुणसंपन्न अशा त्या प्रभूच्या चरणांना जो वंदन करित नाही, त्या चरणां-पुढें ज्याचें डोकें लवत नाही, तें डोकें नसून खोकें आहे.
- १० प्रभुचरणाचा आश्रय करणारेच जन्ममरणाचा फेरा चुकवूं शकतात. इतरांना तें शक्य नाही.

### सर्ग २ : पर्जन्यस्तुति

- ११ न चुकतां येणारी ही पर्जन्यवृष्टि पृथ्वीचें धारण करते. ही पर्जन्यवृष्टि म्हणजेच अमृत असें समज.
- १२ चवीला गोड वाटणारें हें नानाप्रकारचें अन्न म्हणजे पर्जन्याची मानवाला मिळालेली देणगी आहे; आणि तें पाणीहि मानवाच्या अन्नांतिल, आहारांतिल भाग बनतें.
- १३ पाऊस न पडेल तर ही समुद्रवल्यांकित पृथ्वी उग्र दुष्काळानें उध्वस्त होईल.
- १४ आकाशांतिल हे झरे जर आटले तर शेतकरी हातांत नांगर धरणार नाही.
- १५ पाऊसच नाशहि करतो; पाऊसच जगवतो, तगवतो.
- १६ आकाशांतून सरी न येतील तर हें चिमणें गवतहि वाढणार नाही.
- १७ समुद्राचें पाणी वर घेऊन तें पुन्हां खाली सोडण्याचें आकाशानें नाकारलें, तर हे प्रचंड सागरहि नासून जातील.
- १८ जर आकाश कोरडें राहिलें, तर देवांना हविर्भाग मिळणार नाही, पृथ्वीवर उत्सवसमारंभ होणार नाहीत.
- १९ आकाशानें पाणी पाठविलें नाही, तर या विशाल पृथ्वीवर दया, तपस्या, हीं दिसणार नाहीत.
- २० पाणी नसेल तर जीवनच नाही. म्हणून संतांचें थोर वर्तनहि अंती पावसावरच अवलंबून आहे.

### सर्ग ३ : निःसंगाचा मोठेपणा

- २१ भोगविलास सोडणारे आणि प्रखर वैराग्याने राहणारे ते लोक बघ; इतर सर्व चांगल्या गोष्टीपेक्षा शास्त्रांपुराणांना अशांचीच कीर्ति गायला आवडते.
- २२ विरक्त व निःसंग पुरुषाच्या मोठेपणाचा पार तुला लागणार नाही. तसें तुला करतां आले, तर आजपर्यंतच्या सर्व मृतांचीहि मोजदाद तुला करतां येईल.
- २३ इहपराची तुलना करून ज्यांनी ऐहिकाचा त्याग केला असे ते लोक बघ; त्यांच्या तेजाने ही पृथ्वी धवळली आहे.
- २४ अंकुशाने हत्तीला ताब्यांत ठेवावे, त्याप्रमाणे आपल्या इंद्रियांना ताब्यांत ठेवणारा तो नरपुंगव पहा. स्वर्गीय शेतांत पेरणी करण्यासारखा तो दाणा आहे.
- २५ ज्याने वासनांवर जय मिळविला, त्याची शक्ति जाणण्याची तुला इच्छा आहे ? तर मग देवेन्द्राकडे पहा. हे एक उदाहरण बस आहे.
- २६ असाध्याला साध्य करून घेणारे धन्य होत. तेच खरे महात्मे. ज्यांना हे साधत नाही, ते खरे दुबळे.
- २७ शब्द, स्पर्श, रस, रूप, गंध, या पंचेन्द्रियांच्या विषयांची खरी किंमत ज्याने ओळखली आहे असा तो पुरुष पहा. साऱ्या जगावर तो सत्ता गाजविल.
- २८ ज्याच्या वाणीत अपार सामर्थ्य आहे, अशा या पुरुषाच्या मोठेपणाचीं स्तोत्रे वेदपुराणे गात असतात.
- २९ वैराग्याच्या दृढ आधारावर जे उभे आहेत, त्यांची वक्रदृष्टि कोण सहन करील ?
- ३० ब्राह्मण तो, जो त्यामी व निःसंग आहे. याच दृष्टीने त्याच्याकडे पाहिले पाहिजे. कारण प्राणिमात्राविषयी त्याला दया असते.

### सर्ग ४ : सदाचार-माहात्म्य

- ३१ सदाचारानें मोक्षहि मिळतो व अर्थप्राप्तिहि होते. असें जर आहे, तर सदा-  
चाराहून अधिक हितकर असें दुसरें काय बरें आहे ?
- ३२ सदाचाराहून अधिक चांगलें दुसरें कांही नाही; सदाचार-त्यागासारखें  
हानिकारक दुसरें कांही नाही.
- ३३ सत्कर्म करण्यांत कधी खंड पाडूं नकोस; सारी शक्ति वेचून सत्कर्म करीत  
रहा.
- ३४ मनानें शुद्ध रहा. हृदयशुद्धीत सारा सदाचार सामावलेला असतो; बाकी  
गोष्टी म्हणजे दंभ होय.
- ३५ मत्सर, क्रोध, लोभ आणि कठोर वाणी, यांचा त्याग कर. सदाचार-  
संपादनाचा हा राजमार्ग आहे.
- ३६ हळूहळू मी सदाचारी होईन असें नको मनांत म्हणूं. विलंब न लावतां  
एकदम सदाचारास आरंभ कर. मरणाच्या दिवशी सदाचार हाच तुझा  
चिरमित्र असेल.
- ३७ मनुष्य सदाचारी असल्यावर त्याचें कोणतें कल्याण होईल, तें नको मला  
विचारूं. पालखीत बसणारा नि पालखी खांद्यावरून वाहणारा पहा म्हणजे  
झालें. ( पूर्व-सुकृताचा परिणाम )
- ३८ एक क्षणहि फुकट न दवडतां जर तूं जन्मभर सत्कृत्यें करीत राहशील, तर  
जन्ममरणाचा सारा रस्ता चालून गेल्याप्रमाणें होईल.
- ३९ सदाचारानें जो आनंद मिळतो, तोच आनंद खरा; बाकीचे आनंद आणि  
बाकीचीं सुखें हीं शेवटीं रडवतात, फर्जीत करतात.
- ४० तेंच कृत्य करावें, जें सदाचारमूलक आहे. शहाणे लोक ज्यामुळें तुझी  
निंदा करतील, असें कांहीहि करूं नकोस.

## भाग १ ला : गृहस्थजीवन

### सर्ग ५ : कौटुंबिक जीवन

- ४१ इतर तीन आश्रमांचा मुख्य आधार गृहस्थाश्रम हा आहे.
- ४२ पितरांचा नि अनाथांचा गृहस्थाश्रमी मनुष्य मित्र आहे. संन्याश्यांचा तो सखा आहे.
- ४३ गृहस्थाची पांच कर्तव्ये आहेत : १ पितृ-तर्पण २ देवतर्पण ३ अतिथि सत्कार ४ आग्नेष्टमित्रांस साहाय्य आणि स्वतःचीहि काळजी घेणे.
- ४४ शहाण्या लोकांनीं नांवे ठेवू नये म्हणून जो जपून वागतो, स्वतः जेवण्यापूर्वी जो दान करतो, अशाचा वंशतंतु कधीं तुटत नसतो.
- ४५ ज्या घरांत सदाचार आहे आणि भरपूर प्रेम आहे, ते घर कृतार्थ झाले.
- ४६ गृहस्थाश्रमांतील कर्तव्ये नीट पार पाडाल, तर दुसऱ्या आश्रमांची काय गरज ?
- ४७ गृहस्थाश्रमांतील सारी कर्तव्ये पार पाडणारा, सदाचारानें कुटुंब चालवणारा, तो खरा साधक होय. मुमुक्षुंत त्याचें स्थान पहिलें आहे.
- ४८ दुसऱ्यांना त्यांच्या व्रतपालनांत जो साहाय्य देतो व स्वतः सदाचारानें वागतो, असा गृहस्थाश्रमी मनुष्य उपासतापास करून ईश्वराची प्रार्थना करित बसणाऱ्याहून अधिक थोर संत होय.

- ४९ सदाचार हा विशेषेकरून गृहस्थाश्रमांतच असतो; सच्छील हे वैवाहिक जीवनाचें भूषण आहे.
- ५० यथायोग्य वागणारा गृहस्थधर्मी मनुष्य मनुष्यांतील देवच होय.

### मर्ग ६ : मद्रुणी भार्येचें सुख

- ५१ पतीच्या शर्काबाहेर जी खर्च करित नाही, पत्नीला आवश्यक असे सारे सद्रुण जिच्याजवळ आहेत, तीच संसारांत खरीखुरी मदत करू शकेल.
- ५२ पत्नीधर्मापासून पत्नी च्युत झाली, तर बाकीचीं सुखें असून नसल्यासारखीच होतात.
- ५३ अनुरूप नि योग्य पत्नी असल्यावर कसली आहे वाण ? परंतु पत्नीमध्ये योग्यता नि पात्रता नसेल, तर इतर धनसंपदाहि असून तरी काय उपयोग ?
- ५४ जर पत्नी पातिव्रत्याच्या सामर्थ्यानें संपन्न असेल तर तिच्याहून अधिक धीरोदात्त असें जगांत दुसरें काय आहे ?
- ५५ सकाळी उठल्यापासून देवांचीहि पूजा न करतां जी पतिदेवाची पूजा करूं लागते, अशा सतीचें सामर्थ्य पहा. आकाशांतील मेघसुद्धां तिची आज्ञा पाळतात.
- ५६ सद्रुण नि सत्कीर्ति यांना जपणारी, प्रेमळपणानें पतीची काळजी वाहणारी ती खरी गृहिणी होय.
- ५७ घरांत कोंडल्यानें काय होणार आहे ? स्त्रीचे सद्रुण तिच्या सतीत्वाचें उत्कृष्ट रक्षण करतात.
- ५८ अनुरूप पुत्राला जन्म देणारी ती माता पहा. अहाहा ! देवलोकीं तिला परमोच्च पद मिळत असतें.
- ५९ ज्याच्या घराची अन्नू गेली, त्याची दशा काय सांगावी ? उपहास करणाऱ्यांसमोर सिंहाप्रमाणें छाती वर करून, मान वर करून त्याला कधीहि चालतां येणार नाहीं.

- ६० घरांतील परमानंद म्हणजे गृहिणीचें सच्छील आणि घराचें परम भाग्य म्हणजे सत्संतति.

### मर्ग ७ : संतति

- ६१ शहाणी व हुशार मुलें याच्यासारखें सुख नाही.
- ६२ ज्याची मुलेंबाळें धुतल्या तांदळाप्रमाणें निर्दोष आहेत, त्याला सात जन्मांत दुःख नाही, त्याला सात जन्मांत अशुभ शिवणार नाही.
- ६३ मुलेंबाळें हीच माणसाची खरी संपत्ति. मुलेंबाळें स्वतःच्या कृत्यांनी जें पुण्य मिळवतील, तें आईबापांना लाभत असतें.
- ६४ मुलाच्या कोंबळ्या हातांनी इकडे तिकडे विखुरलेलें अन्न अमृताहूनहि गोड असतें.
- ६५ मुलाचा स्पर्श हें शरीराचें सुख आहे, त्याचे बोंबडे बोल हें कानांचें सुख आहे.
- ६६ ज्यांनी आपल्या लहानग्यांचे बोंबडे बोल ऐकले नाहीत, तेच बांसरी मधुर असते, वाणी गोड असते, असें म्हणतात.
- ६७ पित्याचें पुत्रासंबंधी कर्तव्य कोणतें ? सभेंत पाहिल्या रांगेंत बसण्याइतपत त्याला लायक करणें.
- ६८ आपल्या मुलांनी आपल्याहून मोठें व्हावें असें पित्याला वाटत असतें.
- ६९ पुत्र जन्माला आला एवढ्यानेंहि मातेला आनंद होतो. परंतु मुलाची कीर्ति ऐकून तिला जो आनंद होतो, त्याला सीमा नाही.
- ७० पुत्राचें पित्यासंबंधी कर्तव्य कोणतें ? कोणत्या पूर्वपुण्यानें असा पुत्र तुम्हांला मिळाला, असें सारें जग आपल्या पित्याला विचारील अशा रीतीनें वागणें.

सर्ग ८ : प्रेम

- ७१ प्रेमाचे दरवाजे बंद करणारा अडसर कोठें आहे ? परस्परांवर प्रेम करणाऱ्यांच्या डोळ्यांत जमणारे अश्रु सान्या जगाला प्रेमाचें अस्तित्व जाहीर करित असतात.
- ७२ प्रेम न करणारे केवळ स्वतःपुरते जगतात; परंतु प्रेम करणारे स्वतःचीं हाडेंहि दुसऱ्यांच्या साहाय्यासाठी देऊन टाकतील.
- ७३ प्रेमाची माधुरी पुन्हां चाखायला मिळावी म्हणून या अस्थिचर्ममय पिंजऱ्यांत बद्ध व्हायला आत्मा पुन्हां तयार झाला, असें ते म्हणतात.
- ७४ प्रेमामुळे सान्या मानवजातीबद्दल आपल्याला ममता वाटते, प्रेमामुळे आपण कोमल बनतो आणि हृदयाच्या कोमलतेतूनच मैत्रीचा अमोल ठेवा जन्माला येतो.
- ७५ गतकाळांतील प्रेमळ कोमळपणाचें देवानें दिलेलें बक्षिस म्हणजेच थोरां-मोठ्यांचे मिळणारे मंगल आशीर्वाद होत.
- ७६ सद्गुणी लोकांविषयीच फक्त प्रेम दाखवावें, असें म्हणणारे मूर्ख आहेत. कारण दुष्टांपासूनहि बचाव करणारा प्रेम हाच एक खरा मित्र आहे.
- ७७ केवळ मांसमय प्राण्यास ( चरबीयुक्त प्राण्यास ) सूर्य कसा जाळतो तें पहा. त्याप्रमाणें जो प्रेम करणार नाही, त्याला सदाचार जाळील.
- ७८ प्रेम माहित नसणाऱ्याचें हृदय पहा. वाळवंटांतील सुकलेल्या खोडास जेव्हां अंकुर फुटतील, तेव्हांच अशा माणसास भाग्य म्हणजे काय ते कळेल.
- ७९ प्रेम हें हृदयाचें नि जीवनाचें भूषण आहे. प्रेम नसेल तर बाहेरचें सांन्दर्य काय कामाचें ?
- ८० प्रेम म्हणजे जीवनाचें जीवन. ज्याच्याजवळ प्रेम नाही तो केवळ अस्थि-चर्ममय सांगाडा होय.

## सर्ग ९ : अतिथि-सत्कार

- ८१ धडपड करून शहाणे लोक घरे कां बांधतात ? पाहुण्याला जेवण देतां यावे व वाटसरूला आधार देतां यावा म्हणून.
- ८२ ओढीवर अतिथि आलेला असतां, अमृताचा घोट असला तरीहि गृहस्थ एकट्याने पिणार नाही.
- ८३ आलेल्या अतिथीचा सत्कार करायला जो चुकत नाही, त्याला अशुभ शिवत नाहीं.
- ८४ आलेल्या अतिथीचा जो हंसतमुखानें सत्कार करतो, त्याच्या घरी राहण्यांत लक्ष्मीला कृतार्थता वाटते.
- ८५ जो आधी अतिथीला जेवूं घालतो आणि अवाशिष्ट स्वतः खातो, त्याला कधी तरी पेरण्याची जरूरी भासेल का ? ( सारें भाग्य त्याच्याकडे आपो-आप येईल. )
- ८६ जाणाऱ्या अतिथीची नीट काळजी जो घेतो आणि आलेल्या अतिथीची सेवा करतो, त्याचा देवहि सत्कार करितात.
- ८७ अतिथि सत्काराविषयी नाना गोष्टी आम्ही सांगत नाहीं; तसें सांगणें कमी पणाचे आहे. अतिथि-सत्कार म्हणजे महापुण्य एवढें खरें. आणि अतिथि ज्या मानानें थोर, त्या मानाने होणारा यज्ञहि मोठा.
- ८८ जो अनिथि-सत्काररूप यज्ञ करित नाही, त्याला एके दिवशी दुःख करित बसण्याची पाळी येईल. तो म्हणेल, मी मरेमरेतों काम केलें, धनदौलत सांठविली, परंतु उपयोग काय ? मला सुखसमाधान द्यायला कोणी नाही.
- ८९ अतिथि-सत्कार करणार नसाल, तर गजान्तलक्ष्मी दारी असूनहि खरोखर तुम्ही दरिद्रीच आहांत. मूर्ख लोकांचीच फक्त अशी स्थिति आढळते.
- ९० सोनटक्याचें फूल वास घेण्यानें, नाकाजवळ नेण्यानेंच कोमेजून जातें; परंतु अतिथीकडे नुसतें पहाण्यानेंहि त्याचें हृदय फुटून जाण्याचा संभव असतो.

### सर्ग १० : न सुपणारी वाणी

- ११ सुस्वभावी, सदाचारी मनुष्याची वाणी कोमल व प्रेमळ असते. तिच्यांत दंभ नसतो, बंचना नसते.
- १२ उदाराच्या मोठ्या देणगीपेक्षांहि गोड वाणी नि प्रसन्न व प्रेमळ दृष्टि अधिक श्रेष्ठ आहेत.
- १३ हृदयापासून येणाऱ्या कोमल नि प्रेमळ शब्दांत, त्याचप्रमाणें प्रसन्न दृष्टींत सदाचाराचें माहेर असतें.
- १४ सर्बाजवळ जो गोड बोलेल, त्याला दुःखवर्धक दारिद्र्य कधी शिवणार नाही.
- १५ विनय आणि गोड वाणी हींच माणसाची खरी भूषणें; दुसरीं नाहीत.
- १६ जर तुझे विचार पावित्र असतील, तुझी वाणी मृदु व दयामय असेल, तर तुझ्या मधील असतू भाग कमी होतं आहे आणि सत्प्रवृत्ति वाढत आहेत असें समज.
- १७ प्रेमळ व हितकर बोलण्यानें मित्र जोडले जातात आणि भाग्य घरी येतें.
- १८ ज्या वाणीमध्ये प्रेम आहे, दया आहे; ज्या वाणीत क्षुद्रता नाही; त्या वाणीनें इहपरलोकी कल्याण होतें.
- १९ मधुर व प्रेमळ वाणीनें मिळणारें सुख चाखल्यावरहि मनुष्य कठोर बोलायला कसा धजतो ?
- १०० गोड बोलण्यानें काम होत असतांहि जो कठोर बोलतो, तो पिकलेलें फळ टाकून कच्चे पसंत करतो, असें नाही का ?

### सर्ग ११ : कृतज्ञता

- १०१ जगाचे उपकार नसतांहि जगावर उपकार करणें, त्याची फेड स्वर्गपृथ्वी दिल्यानेंहि होणार नाही.

- १०२ वेळेवर केलेला उपकार नि दाखविलेली दया, हीं लहान असलीं तरीहि त्यांचें बजन या साऱ्या पृथ्वीच्याहूनहि जास्त आहे.
- १०३ प्रत्युपकाराची अपेक्षा न ठेवतां केलेल्या उपकारासमोर हा महान् समुद्रहि क्षुद्र आहे, तुच्छ आहे.
- १०४ तुम्हांला मिळालेली मदत मोहरीच्या दाण्याएवढी जसली, तरी श्रेष्ठांच्या मते ती वटवृक्षाहूनहि थोर आहे.
- १०५ दिलेल्या साहाय्याच्या मापानें कृतज्ञतेचें मोजमाप करावयाचें नसतें. ज्यानें साहाय्याच्या स्वीकार केला, त्याच्या मनाचा मोठेपणा हें कृतज्ञतेचें माप असतें.
- १०६ विशुद्धांची मैत्री कधी विसरूं नको. आपत्तीत ज्यांनी तुला आधार दिला, त्यांना सोडूं नको.
- १०७ जे खरे थोर आहेत, ते वेळेवर मदत करणाऱ्यांची सात जन्माहि कृतज्ञतेनें आठवण करितील.
- १०८ दाखविलेली दया विसरणें हा अनुदारपणा आहे, परंतु केलेला अपमान तत्काळ विसरणें हें मनाच्या मोठेपणाचें लक्षण आहे.
- १०९ शत्रूनें केलेला एकादा उपकार जर आठवला, तर त्यानें केलेली अमह्य जखमहि आपण विसरून जाऊं.
- ११० सर्व प्रकारचे अपराध करणाऱ्या पाण्यालाहि उद्धाराची आशा आहे; परंतु कृतघ्न माणसास मात्र ती नाही.

### सर्ग १२ : न्यायीपणा

- १११ न्यायीपणा म्हणजे सदाचाराचा आद्यन्त आहे. शत्रु असो, मित्र असो; त्याला त्याच्या योग्यतेनुरूप देणें याला न्यायीपणा म्हणतात.

- ११२ न्यायानें वागणाऱ्याचें वैभव कधी कमी होत नाही; तें अति दूरच्या पिढ्यां पर्यंतहि टिकतें.
- ११३ सत्पथच्युत होण्यानें संपात्ति मिळणार असली, तरी ती घेऊं नका. केवढाहि फायदा होणार असला तरी दूर रहा.
- ११४ परिणामावरून त्या त्या गोष्टीची योग्यायोग्यता ठरत असते, शहानिशा होत असते.
- ११५ सुखदुःख सर्वांच्याच वांट्यास येतें; परंतु थोर मनुष्याचें न्यायी हृदय हे त्याचें खरें भूषण होय.
- ११६ ज्या क्षणीं तुझे हृदय सत्पथच्युत होऊन असत्पथाकडे वळूं लागेल, त्या क्षणीं तुझा विनाश जवळ आला, असें समज.
- ११७ न्यायी नि सदुष्णी माणसाच्या दारिद्र्याकडे जग तिरस्कारानें पहात नाही.
- ११८ ती तराजूची सरळ दांडी न्यायाने मापते. त्या दांडीप्रमाणें सरळ राहून इकडे तिकडे न झुकतां न्यायनिष्ठ राहण्यांत शहाण्या माणसाचा गौरव आहे.
- ११९ जर हृदयांत सदैव सत्य असेल, तर त्या मनुष्याच्या मुखांतून बाहेर पडणारा शब्द म्हणजेच खरा न्याय होय.
- १२० स्वतःच्या फायद्याप्रमाणेच जो व्यापारी दुसऱ्याच्या फायद्याकडे वचतो, त्याचा पसारा वाढेल, वैभव वाढेल.

### सर्ग १३ : संयम

- १२१ संयम स्वर्गाकडे नेतो; चेताल वासना-विकार अनंत अंधारांत नेतात.
- १२२ संयमाला मोलवान ठेव्याप्रमाणें जप. जगांत याहून अधिक मोलाचे काहीं नाहीं.
- १२३ या जगांतिल वस्तूंचें योग्य मूल्यमापन जो करतो आणि संयमी जीवन जगतो, त्याला ज्ञान व इतर आनंद प्राप्त होतात.

- १२४ ज्याने मन जिंकलें आणि जो कर्तव्यदक्ष आहे, तो पर्वताहूनहि भव्य आहे.
- १२५ नम्रता सर्वांनाच शोभते; परंतु श्रीमंताचे ठिकाणी ती सकल सौंदर्याने शोभते.
- १२६ कांसवाप्रमाणें इंद्रियें जो आकर्षून ठेवतो, त्याला सात जन्म पुरेल इतका मोठा ठेवा मिळाला.
- १२७ दुसऱ्या कोणत्या गोष्टीला लगाम नाही घालतां आला, तर निदान जिभेला तरी घाल; उच्छंखल जीभ वाटेल तें बोलेल आणि तुला दुःखाच्या दरीत लोटील.
- १२८ एका शब्दानेहि दुसऱ्याला दुखविलेंस, तर तुझ्या सर्व गुणांची भाती झाली समज.
- १२९ विस्तवानें भाजलेलें बरें होतें; परंतु जिभेनें भाजल्यामुळें झालेली जखम कधी सुकत नाही.
- १३० अंतःकरणांत क्रोधाला थारा न देणाऱ्या संयमी स्थितप्रज्ञाचें दर्शन घ्यायला प्रत्यक्ष धर्म येतो.

### सर्ग १४ : शुद्ध वर्तन

- १३१ ज्याचें वर्तन विशुद्ध आहे, त्याला सारे सन्मानितात. प्राणाहूनहि विशुद्ध वर्तनाला अधिक महत्त्व आहे.
- १३२ आपल्या वर्तनाकडे डोळ्यांत तेल धालून पहात जा. तूं जगांत कितीहि शोध केलास, तरी सद्वर्तनासारखा मित्र तुला मिळणार नाही.
- १३३ विशुद्ध जीवनावरून सत्कुलजता कळून येते; नीच वर्तनानें मनुष्य नीचांत जाऊन पडतो.
- १३४ विसरलेले वेदहि पुन्हां पाठ करतां येतील; परंतु सत्पथच्युत ब्राह्मण चिर-पतित झाला.
- १३५ मत्सरग्रस्तास वैभव नाही, त्याचप्रमाणें दुराचारी माणसासहि. ❦

- १३६ निग्रही लोक सन्मार्गावर वृढ राहतात. उन्मार्गगामी होण्याने कोणत्या आपत्ति येतात याची त्यांना जाणीव असते.
- १३७ सदाचारी मनुष्य सर्वत्र गौरविला जातो; दुराचारी माणसास सर्वत्र अपवाद नि अपकीर्ति सोसावी लागतात.
- १३८ सदाचार भाग्याची जननी; तर दुराचार संकटाची जननी.
- १३९ चुकूनहि सत्कुळांत जन्मणाऱ्याच्या तोंडून अपशब्द बाहेर पडणार नाहीं.
- १४० मूर्खाना तूं कितीहि शिकवायची खटपट केलीस, तरी सदाचारी माणसांप्रमाणें वागायला ते कधीच शिकणार नाहीत.

### सर्ग १५ : परस्त्रीकडे पाहू नको

- १४१ ज्याची वृष्टि सद्धर्माकडे आहे, ज्याला भाग्य हवें आहे, तो परस्त्रीची इच्छा करण्याचा मूर्खपणा कधीहि करणार नाही.
- १४२ दुसऱ्याच्या उंबरठ्याचें अतिक्रमण करणारा पतितांहुन पतित समजावा.
- १४३ विश्वासानें राहणाऱ्या मित्राच्या घरावरच जे हल्ला करतात, ते खरोखरी मृत्यूच्या जवळचांत पडतात.
- १४४ व्यभिचारामुळे किती मानहानि होते, कशी मान खाली घालावी लागते, हें दिसत असूनहि जर कोणी व्यभिचार करील तर त्याचा इतर कितीहि मोठेपणा असला तरी काय कामाचा ?
- १४५ शेजाऱ्याची बायको मिळणें शक्य आहे म्हणून तिच्याकडे डोळे लावून बसणाऱ्यांचें नांव कायमचें बद्द होईल.
- १४६ व्यभिचारी माणसाची द्वेष, पाप, भीति, लज्जा, या चारांपासून सुटका नाहा.
- १४७ शेजाऱ्याच्या बायकोच्या सौंदर्यानें जो विचलित होत नाहीं, तोच खरा सत्प्रवृत्त गृहस्थ होय.

- १४८ परस्त्रीकडे कधीहि न पाहणारा मनुष्य केवळ थोर आहे; एवढेंच नव्हे, तर तो संत आहे.
- १४९ परस्त्रीच्या बाहुपाशांत जो पडत नाही, तो जगांतील सर्व मंगलांचा मालक होईल.
- १५० इतर पापांपासून परावृत्त नाही होतां आलें, तर निदान इतकें तरी कर की कधी व्यभिचार करूं नको. इतकें केलेंस तरीहि प्रतिष्ठा मिळेल.

### सर्ग १६ : क्षमा

- १५१ आपलें पोट फाडणाऱ्यांचेंहि ही पृथ्वी पोषण करते, धारण करिते; त्याप्रमाणें तुला दुःख देणाऱ्यांचाहि सांभाळ कर. कारण यांतच खरा मोठेपणा आहे.
- १५२ दुसऱ्यांनीं कितीहि अपाय केले तरी तूं क्षमाच कर; आणि तें सारें विसरून गेलास तर सोन्याहून पिवळे.
- १५३ दुसऱ्याचें स्वागत न करणें हें खरें लज्जास्पद दारिद्र्य; मूर्खांच्या मूर्खपणाचाहि राग येऊं न देणें हें खरें थोर सामर्थ्य.
- १५४ थोरपणा हवा असेल, सदैव उन्नत राहण्याची इच्छा असेल, तर दुसऱ्यांनीं केलेल्या अतिक्रमणाची सदैव क्षमा करण्याची संवय मनःपूर्वक प्रयत्नांनीं लावून घे.
- १५५ अपकाराचा बदला घेणाऱ्यांविषयी शहाण्यांना फारसें कांहीं वाटत नाही परंतु शत्रूलाहि क्षमा करणाऱ्यांना ते सोन्यामोत्यांप्रमाणें जपतात.
- १५६ सुडाचा आनंद एक दिवस टिकतो; क्षमा करणाऱ्याचें यश चिरंजीव आहे.
- १५७ तुम्हांला झालेला अपाय केवढाहि मोठा असो, भोगावें लागलेलें दुःख किती का तीव्र असेना, त्या गोष्टी मनाला लावून न घेणें, सूडबुद्धि मनांत येऊं न देणें, यांत खरा चांगुलपणा आहे.
- १५८ अहंकारामुळें ज्यांनीं तुला दुखविलें, त्यांना मनाच्या थोरपणानें जिंकून घे.

- १५९ उपहास करणाऱ्यांच्या विषारी जिभेला जे शांतपणे सहन करतात, ते सर्व-संग-परित्याग केलेल्या संन्याशांहूनहि थोर आहेत.
- १६० उपवास करून तप करणारे मोठे खरे; परंतु दुसऱ्यांनी केलेल्या निंदेची, उपहासाची जे क्षमा करतात, अशांच्या खालीच त्यांचा नंबर.

### सर्ग १७ : निर्भत्सरता

- १६१ ज्या वेळेस हृदयांत मत्सराचा लेशहि आढळणार नाही, त्या वेळेसच तुझे हृदय सद्गुणांकडे जात आहे असें समज.
- १६२ निर्भत्सर स्वभावाहून अधिक थोर व श्रेष्ठ असें दुसरे काय आहे ?
- १६३ ज्याला सद्गुणांची पर्वा नाही, भाग्याची इच्छा नाही, तोच शेजाऱ्याच्या भरभराटीचा आनंद न मानतां मत्सर करील.
- १६४ शहाणे लोक मत्सरग्रस्त होऊन दुसऱ्यास कधी अपाय करित नाहीत. कारण अशा नीच भावना मनांत खेळवल्यानें काय तोटे होतात, ते त्यांना माहीत असते.
- १६५ मत्सरी माणसाच्या मनांतील मत्सर हीच त्याला शिक्षा होय. कारण त्याच्या शत्रूंनीं जरी त्याला वांचविलें तरी त्याच्या मनांतील मत्सर त्याचा नाश करील.
- १६६ दुसऱ्याचें वैभव ज्याला बघवत नाही, त्याच्या कुटुंबाला दोन प्रहरची भ्रांत पडेल.
- १६७ लक्ष्मीला मत्सरी माणसें आवडत नाहीत. आपल्या वडील बहिणीच्या—विपत्तीच्या—त्यांना स्वाधीन करून ती निघून जाते.
- १६८ अति मत्सरानें मनुष्य भिकेला लागतो आणि शेवटीं नरकांत जातो.
- १६९ मत्सरी वैभवांत आणि उदार मनुष्य विपत्तीत ? छेः; असें होणें म्हणजे नवलच म्हणायचें.

११० द्वेषमत्सराने कधीहि भाग्य लाभलें नाहीं; उदाराला कधीहि भाग्यच्युत व्हावें लागलें नाही.

### सर्ग १८ : निर्लोभता

- १११ परधनाचा लोभ धरायला ज्याला दिक्रत वाटत नाही, त्याची दुष्ट बुद्धि वाढत जाईल आणि त्याच्या कुटुंबाला अवकळा येईल.
- ११२ वाईटापासून परावृत्त होणारे लोक निर्लोभ असतात; कुकर्म करायला ते कधीहि प्रवृत्त होत नाहीत.
- ११३ ज्यांना खऱ्या आनंदाची तहान आहे ते क्षुद्र सुखांचा लोभ करित नाहीत, अन्यायाचा कधी आश्रय करित नाहीत.
- ११४ थोर दृष्टीचे संयमी लोक “आम्हांला अमुक पाहिजे, आमच्याजवळ अमुक नाही” असे लोभाविष्ट होऊन कधी म्हणत नाहीत.
- ११५ तुमची बुद्धि कितीहि मूलग्राही नि सूक्ष्म असली, तरी ती लोभवश होऊन तुम्हांला मूर्खपणाची कृत्ये करायला जर संमति देत असेल तर तिचा काय उपयोग ?
- ११६ ईश्वराची कृपा व्हावी म्हणून ज्याला तळमळ आहे, ईश्वराकडे जाणाऱ्या मार्गावर जो आहे, अज्ञानेन द्रव्यहेतु मनांत धरून जर दुष्ट बेत केले तर त्याचाहि नाश होईल.
- ११७ लोभाने गोळा केलेल्या संपत्तीचा लोभ धरू नका. कारण सुखाची बेळ आली तरीहि त्या संपत्तीचें कटुच फळ मिळणार.
- ११८ तुझ्या पुंजीत कमी पडायला नको असेल, तर शेजाऱ्याच्या द्रव्याचा लोभ नको करू.
- ११९ न्यायी व निर्लोभी अशा प्रज्ञावंताची योग्यता लक्ष्मी जाणते व त्याला शोधित येते.

१८० अदूरदर्शी लोभामुळें सर्वनाश होतो; परंतु निरिच्छ मनाचा मोठेपणा सर्व विजयी होतो.

सर्ग १९ : निंदा करूं नको

१८१ जो अन्यायानें वागतो, सदाचाराचें नांवहि जो कधीं काढित नाही, अशाहि माणसाला उद्देशून “हा पहा मनुष्य; हा कधीं कोणाची त्याच्या पाठीमागें निंदा करित नाही.” असें जर कोणी म्हणालें तर तें ऐकून त्या माणसासहि समाधान वाटतें.

१८२ चांगलें सोडून वाईट करणें म्हणजे चूकच; परंतु तोंडावर हंसून मागें निंदा करणें हें मात्र फारच वाईट.

१८३ असत्यानें नि परनिंदेनें जगण्यापेक्षां तत्काळ मरणें शतपटीनें बरें.

१८४ एखाद्यानें तुमच्या तोंडावर जरी तुमचा अपमान केला असला, तरी त्याच्या पाठीमागें तुम्ही त्याची निंदा करूं नका.

१८५ ओठावर घर्मवचनें असली, तरी निंदेखोर जीभ हृदयाची क्षुद्रता प्रकट करतेच.

१८६ तूं दुसऱ्याची निंदा केलीस तर तोहि तुझी सारी उणी पाहील; तुझे सारे किळसवाणे प्रकार तोहि बाहेर काढील.

१८७ निंदेतच आनंद मानणाऱ्यांना मैत्री जोडण्याची मधुर कला अवगत नसते. त्यांचे जुने मित्रहि त्यांच्या निंदेला कंटाळून, वितून त्यांना सोडून जातील.

१८८ मित्रांचे दोषहि जगाला सांगण्यांत ज्यांना आनंद वाटतो, ते शत्रूचे दोष कसे पाहणार नाहीत ?

१८९ पाठीमागें निंदा करणाऱ्यांचा भार धरित्रीला कसा बरें सहन होतो ? केवळ कर्तव्य म्हणूनच भूमाता हें करित असेल.

१९० शत्रूच्या दोषांचें आविष्करण, पृथक्करण करतां, त्याप्रमाणें स्वतःच्या दोषांचें निरीक्षण-परीक्षण कराल तर पाप जवळ येईल का ?

### सर्ग २० : पोकळ बडबड नको

- १९१ उगीच बडबड करून दुसऱ्यांच्या कानांना सतावणारा—त्याच्यावर श्रोते संतापतात, सारे लोक त्याचा तिरस्कार करतात.
- १९२ आपल्या मित्रांना दुखवण्यापेक्षांही दुसऱ्यांच्यासमोर पोकळ बडबड करणे फार वाईट आहे.
- १९३ जो वलगना करितो तो स्वतःची नालायकी उद्घोषितो.
- १९४ एखाद्या सभेत उगीच व्यर्थ बडबड केल्याने फायदा तर नाहीच; उलट जे कांहीं आपले चांगले असते, तेही आपणांस सोडून जाते.
- १९५ तुम्ही किती का मोठे असाना; उगीच वटवट कराल, वृथा वलगना कराल, तर सारा मानसन्मान गमावून बसाल.
- १९६ पोकळ वलगनांवर प्रेम करणाऱ्याला सारहीन तूस म्हणा, भूस म्हणा.
- १९७ योग्य वाटले तर वेळप्रसंगी शहाण्यांनी कठोर शब्दही वापरले तरी ते चालेल; परंतु निरर्थक बडबडीपासून दूर राहणे हे त्यांच्याहि हिताचे आहे.
- १९८ गहन प्रश्न सोडवितांना गहन गेलेले लोक अर्थगंभीर शब्दांशिवाय निरर्थक शब्द बोलत नाहीत.
- १९९ ज्यांची वृष्टि पूर्ण आहे, ते चुकूनसुद्धा पोकळ शब्द बोलत नाहीत.
- २०० बोलण्यास योग्य असेच शब्द बोल; पोकळ शब्द कधी बोलू नकोस.

### सर्ग २१ : असत्कर्माची भीति

- २०१ पापाची दुष्टांना भीति वाटत नाही; परंतु सज्जन त्याच्यापासून दूर राहतात.
- २०२ पापापासून पापच जन्मते; आगपेक्षांही पापाचे भय वाटायला हवे.

- २०३ शत्रूलाहि अपाय न करण्यांत खरें शहाणपण आहे असें म्हणतात.
- २०४ नकळतांही दुसऱ्याचें वाईट करूं नकोस. मनांत वाईट विचार खेळवणारा आणि दुष्ट वेत करणारा—ईश्वरी न्याय त्याचा नाश करील.
- २०५ “ मी दरिद्री आहे ” असें म्हणून कधीहि वाईट कामास प्रवृत्त होऊं नकोस. कारण त्यामुळे आणखीच खाली जाशील.
- २०६ वाईट गोष्टींनीं दुःखी होण्याची ज्याला इच्छा नाही, त्यानें दुसऱ्यास कधी त्रास देऊं नये.
- २०७ सर्व शत्रूंच्या कचाट्यांतून निसटण्याचा मार्ग सांपडेल; परंतु पापें कधी मरत नाहीत आणि ती हान धुऊन पाठीस लागतील व तुमचा सत्यनाश करतील.
- २०८ आपली छाया ज्याप्रमाणें आपणांस कधी सोडीत नाही, त्याप्रमाणें पापेंहि आपल्या सदैव पाठीशीं असतात आणि धुळीस मिळवितात.
- २०९ मनुष्य स्वतःवर खरें प्रेम करीत असेल, तर त्यानें पापांकडे कधीहि वळू नये.
- २१० सन्मार्ग सोडून पाप करण्याच्या भरीस जो कधी पडत नाही, तो सर्व संकटां-पासून सुरक्षित आहे असें समजा.

### सर्ग २२ : सेवा, परकार्यतत्परता

- २११ थोर माणसें निरपेक्ष उपकार करीत असतात. मेघाच्या उपकाराची फेड हें जग कशांनं बरें करील ?
- २१२ थोर लोक श्रम करून जें मिळवितात, तें दुसऱ्यांसाठींच असतें.
- २१३ मोठ्या मनानें दुसऱ्याची केलेली सेवा—तिच्याहून अधिक चांगली गोष्ट पृथ्वीवर नाही वा स्वर्गातहि नाही.
- २१४ योग्य काम हें जो जाणतो, तोच खरोखर जगतो; हें न जाणणारा मृत-समानच समजावा.

- २१५ कांठोकांठ भरलेले गांवामधील ते तळे पहा; जगावर प्रेम करणाऱ्या माणसाचे वैभव त्याप्रमाणे असते.
- २१६ फलभाराने लवलेला एखादा वृक्ष गांवाच्या मध्यभागी असावा. त्या वृक्षाप्रमाणे उदाराच्या हातांतील संपत्तीचे असते.
- २१७ सर्वांना सुलभ आणि औषधी गुणांनी युक्त अशी एखादी दिव्य वनस्पती असावी, तद्द्वत् उदाराच्या हातांतील संपत्ति ही होय.
- २१८ सदसत् जाणणारे जरी आपद्ग्रस्त असले, तरी दुसऱ्यास साहाय्य करण्यास चुकत नाहीत.
- २१९ साहाय्य मागायला आलेल्यास ज्या वेळेस साहाय्य देतां येत नाही असे दिसते, त्या वेळेसच आपण गरीब आहो हा विचार उदार मनुष्याच्या मनांत येतो.
- २२० परोपकार करण्यासाठी स्वतःला विकून गुलाम झालांत तरी हरकत नाही. परोपकार करित असतांना विपत्ति आली तरी ती स्पृहणीयच आहे.

### सर्ग २३ : भूतदया

- २२१ दरिद्रनारायणास देणे ही खरी भूतदया; इतर देणे कर्ज देण्याप्रमाणे आहे.
- २२२ दुसऱ्यापासून स्वीकारल्यामुळे स्वर्ग मिळत असला तरी तो नको. आणि दात्याला जरी स्वर्गांत मज्जाव झाला तरीहि दान देणे हा थोर गुणच समजावा.
- २२३ “ माझ्याजवळ नाही ” असे हीनदीनपणे न बोलतां कुलवान मनुष्यच फक्त देत असतो.
- २२४ याचकाच्या मुखावर समाधानाचे हास्य पाहिल्याशिवाय दात्याच्या हृदयाला खरा आनंद होत नाही.

- २२५ स्वतःवर विजय मिळवणाऱ्याचा सर्वांत मोठा विजय म्हणजे भुकेवर विजय मिळविणे; परंतु हा विजयहि तेव्हांच मिळतो, जेव्हां आपण स्वतःला नाकारून दुसऱ्याची भूक आधीं शांत करतो.
- २२६ गरिबांच्या आंतड्यांना सतावणारी ही भूक—ही भूक शान्त करणे हाच आपल्यावर पुढें वार्डट दिवसांची पाळी आली तर त्या वेळेस आधार असावा म्हणून ठेवलेली पुंजी होय, असें श्रीमंतानें समजावे.
- २२७ जो मनुष्य सर्वांना दिल्यावर स्वतः खातो, त्याला भुकेचा भयंकर रोग कधी शिवणार नाही.
- २२८ दुसऱ्याला न देतां जे निर्दय, कृपण लोक स्वतःची संपत्ति नुसती सांचवून ठेवतात, त्यांनीं देण्यांतील आनंद कधी चाखून तरी पाहिला आहे का ?
- २२९ भिकाऱ्याच्या मोडक्यातोडक्या तुकड्यापेक्षांहि आपण एकटाच बसून खाणारा जो श्रीमंत, त्याच्या त्या सांचीव अन्नाला कमी चव आहे.
- २३० मृत्यूहून दुःखदायक काय आहे ? परंतु दुसरा मदत मागत असतां ती कशी द्यावी हें कळत नाही म्हणून आलेलें मरणहि गोड आहे.

### सर्ग २४ : यज्ञ

- २३१ गरिबाला दे आणि नांवलौकिक मिळव. आपलें नांव उज्ज्वल करणे याहून दुसरा मोठा फायदा तो कोणता ?
- २३२ जे गरिबास देतात, त्यांचें गुणगान सर्वांच्या तोंडी असतें.
- २३३ या मर्त्यलोकीं सारे कांही काळाच्या उदरांत गडप होतें. परंतु ज्यांची कृति या मानवजातीच्या इतिहासांत अपूर्व आहे, अशा थोरांमोठ्यांची कीर्ति कधींच मरत नसते.
- २३४ ज्यानें चिरंजीव विश्वव्यापि यज्ञ मिळविलें त्याला आकाशांतील देव साधु-संतांच्याहि आधीं जागा देतात.

- २३५ ज्या त्यागानें यश वाढतें, ज्या मरणानें तेज चढतें, तो त्याग आणि तें मरण या गोष्टी खरा शूरच करूं शकतो; इतरांचें तें काम नाही.
- २३६ जगांत आल्यासारखें यश मिळव. जगांत येऊन ज्यांनीं कीर्ति मिळविली नाही, ते जन्मास आले नसते तरी फार बरे झालें असतें.
- २३७ जे स्वतः दोषमुक्त नाहीत ते स्वतःवर कधी दांतओठ खातात का, स्वतःवर रागावतात का ? जर नसतील तर ते निर्दकांवर कां संतापतात ?
- २३८ कीर्तिरूप अमरजीवन ज्यांनीं मिळविलें नाही, त्यांना धिक्कार असो.
- २३९ अपकीर्ति झालेल्यांच्या भारानें ही पृथ्वी किती वांकली आहे पहा. धनधान्यासाठीं विख्यात अशी ही वसुंधरा अशा दुष्टांमुळे हीन दशेस गेल्या-शिवाय कशी राहिल ?
- २४० ज्यांचे जीवन निर्दोष आहे तेच खरोखर जगले; जे कीर्तिशिवाय जगले तेच खरोखर मेले.

## भाग २ रा : यतिजीवन

### १ : साधनाविभाग : व्रतें

#### सर्ग २५ : दया

- २४१ दयापूर्ण हृदय हीच खरी संपत्ति. ही संपत्ति गरिबांतल्या गरिबाजवळहि असूं शकते.
- २४२ सत्पथानें जा आणि दयाशील हो. दया हा एक मोक्षाचा मार्ग असें सर्व धर्मांतून, सर्व पंथांतून सांगितलेलें आहे.
- २४३ दयामय हृदयाच्या लोकांना अंधकारमय लोकीं जावें लागणार नाही.
- २४४ प्राणिमात्रावर जो दया करतो, प्रेम करतो, त्याच्या पाठीला जीवाला गांगरवून टाकणारी तीं कर्मफळे लागत नाहीत. तो मुक्त होतो.
- २४५ दयार्द्र मनुष्याला कधी त्रास नसतो. वायुवेष्टित ही विशाल पृथ्वी या गोष्टीची साक्ष देत आहे.
- २४६ जो निर्दय आहे आणि असत्याचरणी आहे, तो पूर्वजन्मांतील स्वतःला भोगावें लागलेलें विसरला—दयेचा धडा विसरला—असें शहाणे म्हणतात.

- २४७ ज्याचें हृदय दया करूं शकत नाही, त्याला परलोकीं सुख नाही; ज्याप्रमाणे द्रव्यहीनास या लोकीं सुख नाही.
- २४८ द्रव्यानें दरिद्री असणाऱ्यांची एक दिवस भरभराट होण्याची शक्यता आहे; परंतु ज्यांच्याजवळ दयेचा तुटवडा आहे, त्यांच्या भाग्याचा दिवस कधीच येणार नाही.
- २४९ संशयग्रस्त नि गोंधळांत पडलेल्या माणसास सत्य सांपडणें ज्याप्रमाणें कठीण, त्याप्रमाणें कठोर माणसाच्या हातून सत्कर्म होणें कठीण.
- २५० गरिबावर जुलूम करावा असा मोह जेव्हां तुला पडेल, त्या वेळेला आपल्याहून प्रबल असणारांसमोर आपण कसे थरथरत होतो तें आठव.

### सर्ग २६ : मांसाशन नको

- २५१ स्वतःची चरबी वाढावी म्हणून दुसऱ्या प्राण्यांचें जो मांस खातो, त्याला दया कशी बरें कधीं वाटेल ?
- २५२ उघळ्यांच्या हातांत कधी पैसा दिसणार नाही आणि मांसाशन करणाऱ्यांच्या हृदयांत दयेचा लेशहि आढळणार नाही.
- २५३ सशस्त्र शिपायाच्या हृदयांत ज्याप्रमाणें दया नसते, त्याप्रमाणें मांसाशन करणाऱ्यांच्या हृदयांत सद्भाव नसतो.
- २५४ प्राण्यांची हिंसा करणें खरोखर हृदयाचा निष्ठुरपणा आहे; आणि त्यांचें मांस खाणें म्हणजे तर फारच अन्याय वाटतो.
- २५५ मांसाशन वर्ज्य करणें म्हणजे खरोखर जगणें. मांसाशन करशील तर नरकाच्या दरीत तुला कायमचें स्वितपत पडावें लागेल.
- २५६ जगाला मांसाशन नकोच असेल, तर तें विकायला तरी कोण आणील ?
- २५७ दुसऱ्या प्राण्यांच्या वेदनांची कल्पना जर मानवाला यथार्थपणें आली, तर तो कधीहि मांसाशन करूं इच्छिणार नाही.

- १५८ या मायामय, अज्ञानमय संसाराची बंधनें सोडून जे मुक्त झाले, ते हत्या करून कधीहि मांसाशन करणार नाहीत.
- १५९ हजारों यज्ञ करण्यापेक्षां प्राण्यांची हिंसा न करणें आणि मांस न खाणें श्रेष्ठ आहे.
- १६० जो कोणाची हिंसा करित नाही व मांसाशन करित नाही, त्याला सारें जग हात जोडून वंदन करितें.

### सर्ग २७ : तप

- १६१ सारें सहन करणें आणि कोणाहि प्राण्याची हिंसा न करणें, यांत सारें तप सांठवलेलें आहे.
- १६२ पूर्वजन्मी ज्यांनी तप केलें असेल, तेच या जन्मीहि त्या मार्गाने जाऊं शकतील; इतरांना तें जमणार नाही.
- १६३ तपोधनांची चिंता वाहण्यास दुसरे लोक हवेत; म्हणून तर कांहीनी तपश्चर्या सोडून दिली नसेल ना ?
- १६४ तुझ्यावर प्रेम करणाऱ्यांचा जर तुला उत्कर्ष करायचा असेल आणि तुझ्या शत्रूंचा जर तुला नाश करायचा असेल, तर तें सामर्थ्य तपानें मिळेल हें ध्यानांत धर.
- १६५ तपोबलानें तुमच्या इच्छा पूर्ण होतात; म्हणून या जगांत लोक तपश्चर्येचा प्रयत्न करतात.
- १६६ तप करणारेच स्वतःचें हित साधतात; बाकीचे वासनांच्या जाळ्यांत गुरफटून शेवटी विनाशाप्रत जातात.
- १६७ अग्नि जितका प्रखर, तितकें त्यांत घातलेल्या सोन्याचें तेज अधिक; त्या प्रमाणें ज्या मानानें हाल व कष्ट अधिक त्या मानानें तपाचें तेज अधिक.
- १६८ संयमी मनुष्याची सारे पूजा करतात.

- २६९ तपानें बळ मिळविणारे मृत्यूवर विजय मिळविण्यांत यशस्वी होतात.
- २७० या जगांत तप आचरणान्यांची संख्या फार थोडी असते; न करणारेच पुष्कळ. म्हणून जगांत गरजू लोकांची संख्याहि पुष्कळ.

### सर्ग २८ : दंभ

- २७१ ढोंगी माणसाचें ढोंग पाहून शरीरांतली पंचमहाभूतांची तत्त्वे हंसूं लागतात.
- २७२ अंतःकरणांतली अशुद्धता नि मलिनता मनाला जर माहीत असेल तर वर-पांगी गंभीर आविर्भावाचा काय बरें उपयोग ?
- २७३ मनावर ताचा न मिळवितां खोट्या तपश्चर्येचा नि वैराग्याचा आव आण-णारा वावाचें कातडें पांघरून चरणान्या गाथीप्रमाणें आहे.
- २७४ साधुपणाच्या आवरणाखाली जो पापें करितो, तो झुडपांत लपून पांखरांना फसवणाऱ्या पारध्याप्रमाणें आहे.
- २७५ ढोंगी मनुष्य पावित्र्याचा आव आणतो नि म्हणतो, “मी माझे मनोविकार जिकले आहेत. ” परंतु शेवटी त्याला दुःख करीत बसण्याची पाळी येईल आणि “अरेरे ! काय मी केलें ? ” असें म्हणत रडत बसावें लागेल.
- २७६ मनांतून त्याग न करतां, त्यागाचें सोंग आणून जगाला जो फसवितो, त्याच्याहूनहि अधिक दुष्ट असा लफग्या आढळणार नाही.
- २७७ गुंजेची एक बाजू काळी असते, दुसरी पांढरी असते; त्याप्रमाणें बाहेरून चांगलें परंतु अंतर्दामी वाईट असे दांभिक लोक असतात.
- २७८ असे कितीतरी असतात कीं जे पवित्र तीर्थस्नानें करितात, पवित्र म्हणून मिरवतात; परंतु आंत वाईट असतात.
- २७९ बाण सरळ दिसतो; परंतु त्याला रक्ताची तहान असते; वीणा वक्र असली तरी मधुर संगीत पसरवते. म्हणून बाह्य रागरंगावरून परीक्षा न करतां कुती-वरून करावी.

२८० ज्या गोष्टी जगांत वाईट मानल्या जातात, त्यांचा त्याग केलास म्हणजे पुरे. मग डोक्याचें मुंडन असो वा नसो.

### सर्ग २९ : कपटराहित्य

- २८१ आपला अपमान होऊं नये, तिरस्कार केला जाऊ नये, अशी ज्याला इच्छा असेल, त्यानें कपटाचा विचार मनांत येऊं नये म्हणून दक्ष रहावें.
- २८२ शंजाऱ्याला लुवाडीन, असे मनांत म्हणणेंसुद्धां पाप आहे.
- २८३ कपटांनं मिळविलेली संपत्ति आज भरभराटतांना दिसली, तरी उद्यां मातीतच जायची.
- २८४ लुटण्याच्या इच्छेनें परिणामी अपरंपार दुःख प्राप्त होईल.
- २८५ दुसऱ्याच्या धनाच्या अपहरणाची जो इच्छा करतो, दुसरा असावध असतां त्याच्यावर झडप घालायला जो बघतो, त्याला चांगुलपणा, दया माहीत नसतात. प्रेम त्याच्या हृदयापासून दूर असतें.
- २८६ दुसऱ्याची लूटमार करूं पाहणाऱ्या माणसाला खरें मूल्यमापन करतां येत नसतें. सत्यधर्माचें आचरण तो कोटून करणार ?
- २८७ संसारांतील सर्व वस्तूंची ज्यानें पारख केली आहे, त्यांची किंमत ओळखून ज्यानें आपलें हृदय खंबीर केलें आहे, मति वृढ केली आहे, तो शंजाऱ्याला फसवण्याची चूक कधीहि करणार नाही.
- २८८ ज्याप्रमाणें चोराच्या मनांत कपट असतें, त्याप्रमाणें जगांतील वस्तूंचें खरें स्वरूप समजणाऱ्यांच्या हृदयांत धर्म असतो.
- २८९ नेहमी मनांत कपट खेळवणारा सन्मार्गाचा त्याग करून शेवटी नाशाप्रत जाईल.
- २९० जो दुसऱ्यास फसवतो, तो स्वतःच्या शरीराचाहि स्वामी नसतो. परंतु जो सद्धर्मानें निःन्यायानें वागतो, तो स्वर्गाचा स्वामी होतो.

### सर्ग ३० : सत्य

- २९१ सत्य म्हणजे काय ? ज्या बोलण्याला दुष्टपणाचा थोडादेखील वास नाही, तें खरें सत्य बोलणें.
- २९२ असत्यांतून सत् नि मंगल यांची निर्मिति होणार असेल, तर तें सत्यच होय.
- २९३ जें तुला असत्य म्हणून माहीत आहे, तें सत्य म्हणून कधी मानू नको.
- २९४ ज्याच्या हृदयांत असत्याचा लवलेशहि नाही, तो सर्वांच्या हृदयाचा सम्राट् होतो.
- २९५ ज्याचें हृदय सत्यावर अधिष्ठित आहे, तो गरिबांना दानें देणाऱ्यांहूनहि अधिक मोठा आहे; तो खरा तपस्वी.
- २९६ असत्याशी ओळखहि नसणें याहून माणसाची अधिक कीर्ति दुसरी नाही, याहून अधिक मोलाचा अलंकार नाही.
- २९७ मनुष्य कधीहि खोटे बोलला नसेल, तर आणखी इतर सद्गुणांची काय जरूरी ?
- २९८ पाण्याने बाहेरची शुद्धि; हृदयाची शुद्धि सत्यानें सिद्ध होते.
- २९९ जे खरे महात्मे आहेत, ते सत्याच्या प्रकाशालाच प्रकाश मानतात; इतर प्रकाशांना ते मानीत नाहींत.
- १०० या जगांत मी पुष्कळ वस्तु पाहिल्या; परंतु सत्याहून थोर दुसरी वस्तु पाहिली नाही.

### सर्ग ३१ : क्रोधराहित्य

- १०१ मारण्याची शक्ति असून जो मारित नाही, त्याच्या ठायी क्षमावृत्ति आहे असें समजावें. दुर्बलानें क्षमा केली काय, न केली काय, त्याला महत्त्व नाही.

- ३०२ प्रतिकार करण्याचें सामर्थ्य नसलें तरीहि रागावणें चांगलें नव्हे आणि शक्ति असून संतापणें याच्याहून वाईट तर दुसरें कांहीच नाही.
- ३०३ अपराध करणारा कोणीहि असो, त्याच्यावर रागावूं नको. कारण क्रोधा पासून अनेक दुष्परिणाम जन्माला येतात.
- ३०४ क्रोधानें हास्य मरतें, उत्साह नष्ट होतो, आनंद मावळतो.
- ३०५ जर तुला स्वतःचें कल्याण हवें असेल तर क्रोधापासून दूर रहा. तूं दूर न राहशील तर तो तुझ्याकडे येऊन तुझा नाश करील.
- ३०६ क्रोध ज्याच्या ज्याच्या जवळ येईल, त्याचा त्याचा नाश करील. क्रोधाचें संवर्धन करणाऱ्याच्या कुळांचा संहार होईल.
- ३०७ क्रोधाला अमूल्य ठेव्याप्रमाणें जो जवळ जतन करून ठेवतो, त्याची स्थिति जमिनावर हात आपटणाऱ्याच्या स्थितीसारखी होते.
- ३०८ त्या माणसाच्या हाताला इजा झाल्याशिवाय रहात नाही, त्याप्रमाणें क्रोध जवळ ठेवणाऱ्याचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही.
- ३०९ तुझ्या बाबतीत झालेले शेंकडों अन्याय अनंत अभिज्वालांप्रमाणें जरी तुला जाळित असले, तरीहि तूं न रागावशील तर फार चांगलें.
- ३१० जो क्रोधवश होतो, तो मृत्युवश होय. परंतु ज्यानें क्रोधाचा त्याग केला तो संत होय.

### सर्ग ३२ : अहिंसा ( अपाय न करणें )

- ३११ ज्याचें मन विशुद्ध आहे, त्याला भोठें राज्यपद मिळालें तरी तो दुसऱ्याला अपाय करणार नाही.
- ३१२ ज्याचें हृदय निर्मळ नि पवित्र आहे, तो अपकार करणाऱ्यांवरहि प्रत्यपकार करणार नाही, दुसरे द्वेषवश झाले तरी तो होणार नाही.

- ३१३ कारणाशिवाय जरी कोणी तुला इजा केली, तरी प्रत्यपकार करूं नको. कारण तसें करशील तर अपरिहार्य अशा आपत्ति मात्र तूं आपल्यावर ओढवून घेशील.
- ३१४ अपकार करणाऱ्याचें, अपाय करणाऱ्याचें शासन तुम्ही त्याच्यावर उपकार करून करावें नि त्याला मनांत लाजवावें.
- ३१५ दुसऱ्याचें दुःख तें आपलेंच दुःख; असें वाटून दुसऱ्यास दुःख देण्यापासून जो परावृत्त होत नाही, त्याची बुद्धि काय कामाची ?
- ३१६ मनुष्याला स्वतःच एखाद्या दुःखाचा कटु अनुभव आला असेल, तर तेंच दुःख दुसऱ्याला न देण्याची त्यानें खबरदारी घ्यावी.
- ३१७ कधीहि कोणाला थोडीसुद्धां पीडा न देणें, ही खरोखरच फार मोठी गोष्ट आहे.
- ३१८ ज्याला स्वतःच दुःखाचा अनुभव आला, तो आपण होऊन दुसऱ्यास कसें बरें दुःख देईल ?
- ३१९ जर सकाळी तुम्ही शेजाऱ्याला दुखविलें, तर तिसरे प्रहरींच तुमच्यावर आपत्ति आल्याशिवाय राहणार नाहीं.
- ३२० अपाय नि दुष्कृत्ये करणाऱ्यावर त्याचीं सारीं पापें येऊन आदळतात, ज्यांना दुष्परिणामांपासून नि अपायांपासून दूर राहण्याची इच्छा असते, ते पापांपासून नेहमी दूर राहतात.

### सर्ग ३३ : अहिंसा ( न मारणें )

- ३२१ अहिंसा सर्वोत्तम सद्गुण आहे; हिंसेसंगें सारीं पापें येतात.
- ३२२ भुकेलेल्यास जवळची भाकर दे नि हिंसेपासून दूर रहा, ह्या सर्व धर्मोपदेशकांच्या दोन मुख्य आज्ञा आहेत.
- ३२३ सद्गुणांचा राजा म्हणजे अहिंसा; त्याच्या खालोखाल सत्य.

- ३२४ सन्मार्ग कोणता ? अगदी लहान जीवासहि कसें वांच्वावे असा विचार ज्या मार्गानें गेल्यामुळे मनांत येतो, तो सन्मार्ग, तो श्रेष्ठ मार्ग.
- ३२५ संसारांतील त्रिविध तापांच्या भीतीनें अनेक संसार-निवृत्त होतात. परंतु अशांमध्ये तोच खरोखर श्रेष्ठ, जो प्राणिमात्राचे प्राण पवित्र नि पूज्य मानतो.
- ३२६ अहिंसाव्रताचा निश्चय करणाऱ्यावर सर्वभक्षक काळहि वक्रदृष्टि करूं इच्छित नाही.
- ३२७ प्राण सर्वांना प्रिय आहे. स्वतःचा प्राण वांचविण्यासाठींही कोणाचा प्राण वेऊ नकोस.
- ३२८ यज्ञामुळे नानाविध सुखें मिळतात असें म्हणतात. परंतु हिंसा करून मिळणारीं सुखें सज्जनाला, पवित्र हृदयाच्या मनुष्याला विष्टेसमान त्याज्य नि तिरस्करणीय वाटतात.
- ३२९ हिंसेवर जगणाऱ्यांना विचारवत पिशिताशन करणारे असें म्हणतात.
- ३३० तो पहा भगंग भिकारी. त्याच्या सर्वांगाला व्रणें पडली आहेत, रक्तपूं वहात आहेत; पूर्वजन्मी त्याने रक्तपात केले होते असे विचारवंत ज्ञानी पुरुष म्हणतात.

## २ : ज्ञान

### सर्ग ३४ : संसाराची असारता

- ३३१ क्षणभंगुराला शाश्वत मानणें, यापरता दुसरा मूर्खपणा कोणता ? या मोहांधत्ते-पेक्षां दुसरें मोठें अज्ञान तें कोणतें ?

- ३३२ गांवांत तमाशा बघायला लोकांचे थवेच्या थवे क्षणांत जमतात; परंतु थोड्या वेळानें ते सारे परत जातात. त्याप्रमाणें वैभव येतें नि ओसरतेंहि.
- ३३३ संपत्ति बुडबुड्याप्रमाणें आहे. तू संपत्तिमान झालास तर चिर-कल्याणकारी गोष्टी करायला वेळ लावूं नकोस.
- ३३४ काळ अगदीं निरुपद्रवी दिसतो; परंतु मानवी जिवनाला अखंड कर्बतणारी कर्बत म्हणजे तो हा काळ.
- ३३५ जिभेची जो बोबडी बळली नाही नि घशांत घुरुघुरु सुरू झालें नाही, तोंच सत्कृत्ये करण्याची त्वरा कर.
- ३३६ तो काल होता नि आज नाही; अशी स्थिति आहे. या जगांतील आश्चर्यांतील आश्चर्य तें हेंच.
- ३३७ दुसऱ्या क्षणाचीहि आपणांस शाश्वति नसते; परंतु आपण किती दूरचा विचार करित बसतो !
- ३३८ अडे फोडून पांखरूं बाहेर पडतें, त्याप्रमाणें आत्मा नि शरीर यांचें प्रेम आहे.
- ३३९ मृत्यु निद्रेप्रमाणें आहे; जीवन निद्रोत्तर जागृतीप्रमाणें आहे.
- ३४० या क्षुद्र शरीरांत वस्ती करण्याची आत्मा कां बरें इच्छा करितो ? त्याचें शाश्वत असें वुसरें घर नाही का ?

### सर्ग ३५ : त्याग

- ३४१ मनुष्य ज्या वस्तूचा त्याग करतो, त्या वस्तूपासून होणाऱ्या दुःखापासून तो स्वतःला मुक्त करून घेतो.
- ३४२ आनंद हवा असेल तर निःसंग हो. सर्वसंगपरित्याग केल्यावर तुला अपार आनंद मिळेल.
- ३४३ पंचेंद्रियांचा चुराडा कर; ज्या ज्या वस्तूंत तुला सुख वाटतें, त्या सर्वांचा संपूर्णपणें संग सोड.

- ३४४ निःसंग असणें हेच व्रती मनुष्याचें खरें व्रत होय. एकाहि वस्तूचा पुन्हां संग्रह कराल तर पुन्हां पूर्वींच्या जाळ्यांत अडकाल.
- ३४५ जन्म-मरणाचे फेरे चुकविण्याची ज्याची इच्छा असते त्याला हें शरीरहि ओझे वाटतें, बंधनरूप वाटतें; मग इतर वस्तूचें त्याला केवढें ओझे वाटत असेल त्याची कल्पना करा.
- ३४६ मी नि माझे म्हणजे दुसरें कांहीं नसून केवळ अहंकार होय, मिथ्याभिमान होय; यांतून मुक्त होतो तो देवलोकाहून श्रेष्ठ अशा लोकीं जातो.
- ३४७ आसक्ति न सोडणाऱ्याला चिंता चिकटून बसेल, दुःख त्याला घेरील. ती त्याला कधी सोडणार नाहीत.
- ३४८ निःसंग झाले ते मोक्षाच्या मार्गाला लागले; परंतु आसक्त जाळ्यांत पडले.
- ३४९ आसक्ति सुटतांच जन्ममरण सुटतें; आसक्ताला या असार संसारांत खिचपन पडावें लागेल.
- ३५० ज्यानें आसक्ति जिंकली, त्याची आसक्ति धर; निःसंग झाला, त्याची संगति धर; तुझे पाश तुटावे म्हणून अशांशी भक्तिप्रेमाचे बंध जोड.

### सर्ग ३६ : सत्याचा साक्षात्कार

- ३५१ सारभूत वस्तू सोडून असाराचा स्वीकार करणें म्हणजे केवढा मोह ! त्यामुळें जीव पुनःपुन्हां या दुःखमय संसारांत पडतो.
- ३५२ जो मोहनिर्मुक्त झाला, त्याची वृष्टि निर्मळ झाली. अज्ञानांधकार त्याला घेरीत नाही; आनंद त्याच्याजवळ येतो.
- ३५३ ज्याचे संशय फिटले, ज्याला सत्याचा साक्षात्कार झाला, त्याला पृथ्वीहून स्वर्ग जवळ असतो.
- ३५४ मनुष्यजन्म मिळूनहि जर सत्याचा साक्षात्कार करून घेणार नसाल, तर कोणतें हित साधलेंत ?

- ३५५ कोणतीही वस्तु असो; तिच्यासंबंधीं सारासार विवेक करणें यालाच प्रज्ञत्व म्हणतात, शहाणपण म्हणतात.
- ३५६ खोल विचार करून ज्यानें सत्याची अनुभूति घेतली तो अशा मार्गानें जाईल कीं जेणेंकरून जन्ममरणाची यातायात पुनश्च पाठीस लागणार नाहीं.
- ३५७ सत्याचें चिंतन करून ज्यांनीं तें मिळविलें त्यांना ' पुनरपि जननं, पुनरपि मरणं ' चा विचार करायला नको.
- ३५८ जन्ममरणाच्या फेऱ्यांत पडण्याचा मूर्खपणा होऊं नये म्हणून सत्याच्या नि पूर्णाच्या प्राप्तीसाठीं जो प्रयत्न करतो, तोच खरा प्रज्ञावंत.
- ३५९ स्वोद्धाराचे मार्ग ज्याला पूर्णपणे अवगत आहेत, जो सर्व प्रकारची आसक्ति जिंकून घेण्याचा प्रयत्न करतो, त्याला ज्या पापांची फळे तो भोगित असतो, ती प्रारब्धप्राप्त कर्मेहि सोडून जातात; त्यांच्यापासून तो मुक्त होतो.
- ३६० काम, क्रोध, मोह ज्यानें जिंकले, त्याच्या सर्व दुःखांची निवृत्ति झाली.

### सर्ग ३७ : वासनाक्षय

- ३६१ वासनांच्या बीजामुळें जीवाला जन्ममरणाचें पीक लाभत असतें.
- ३६२ जर तुला कशाची तळमळ लागायी असें वाटत असेल, तर जन्ममरणापासून मुक्त होण्याची लागूं दे.
- ३६३ वासनाक्षयामारखी दुसरी संपत्ति इहलोकी नाही; स्वर्गातहि या ठेव्याहून अधिक मोलवान ठेवा तुला आढळणार नाहीं.
- ३६४ शुद्धता म्हणजे काय ? शुद्धता म्हणजे वासनांवर विजय मिळविणें. पू सत्याची तळमळ लागली, तरच वासनाबंध तोडतां येतात.
- ३६५ ज्यांनी वासना जिंकली, त्यांनाच मुक्त पुरुष असें म्हणतां येईल; दुसं मुक्तवत् दिसले तरी ते बद्धच असतात.

- ३६६ तुला धर्म प्रिय असेल तर वासनांपासून पळून जा. कारण वासना म्हणजे निराशा, वासना म्हणजे जाळें.
- ३६७ संपूर्णपणें निरिच्छ व्हाल, तर म्हणाल त्या मार्गानें मोक्ष मिळेल.
- ३६८ ज्याला वासना नाही, त्याला दुःख नाही; परंतु ज्याला साऱ्या वस्तूंचा सोस, त्याच्यावर दुःखापाठीमागून दुःखें कोसळतात.
- ३६९ वासना म्हणजे सर्वांत मोठी आपत्ति. ज्यानें वासनांना जिंकिलें, त्याला या जगांतच शाश्वत आनंद लाभेल.
- ३७० वासना कधी तृप्त होत नाहीत. ज्या क्षणी मनुष्य वासनांना झडझडून फेंकून देतो, त्याच क्षणीं त्याला परिपूर्णतेची प्राप्ति होते.

### सर्ग ३८ : नियति (दैव)

- ३७१ दैवाची कृपा व्हायची असली म्हणजे मनुष्याला निश्चय-बुद्धिहि येते; परंतु दैव सोडून जाणार असेल तर आलस्य येऊन मिठी मारतें.
- ३७२ दुर्दैवाचा फेरा येणें म्हणजे मनुष्याची मनःशक्ति मंद होणें, बुद्धि मंद होणें; परंतु दैवाची कृपा व्हायची असेल तर बुद्धीचाहि विकास होऊं लागतो.
- ३७३ दैवच तुम्हांला ओढित नेऊं लागलें, तर सर्वांच्या डोळ्यांवर जणूं पटल येतें; मग तुमची विद्या, तुमची बुद्धि, यांचा कांही उपयोग नसतो.
- ३७४ जगाचे परस्परविरोधी असे दोन भाग पडतात. यशस्वी जीवन आणि साधुता या दोन भिन्न गोष्टी आहेत.
- ३७५ जेव्हां काळ तुझ्या विरुद्धच असेल, तेव्हां चांगल्या गोष्टीहि वाईट होतील; परंतु वेळ बदलतांच वाईटाचेंहि चांगलें होईल.
- ३७६ तूं कितीहि काळजी घेतलीस तरी दैवाच्या मनांत जें तुला द्यावयाचें नाही, तें तुला ठेवून घेतां येणार नाही. आणि दैवाला जें तुला द्यावयाचें आहे, तें तूं नको नको म्हटलेंस तरी तुझ्याजवळून जाणार नाही.

- ३७७ दैव सर्वशासक आहे. त्याच्या आज्ञेवांचून तुला तुझ्या अगणित संपत्तीचा उपभोग घेतां येणार नाही.
- ३७८ या जगांत रंजले गांजलेले शेवटीं वैराग्याकडे मनें वळवतात; परंतु जीं दुःखें त्यांच्या नाशिवी आहेत, त्यांच्या भोगासाठीं दैव त्यांचा पाठपुरावा करितें, त्यांना अडवून ठेवतें.
- ३७९ चांगलें झालें असतां जे उड्या मारतात, तेच वाईट झालें असतां कां रडूं लागतात ? कां दुःखीकष्टी होतात ?
- ३८० नियतीहून, दैवाहून बलवान असें काय आहे ? प्राणी आपणांस खाऊं पहाणाऱ्या दैवावर विजय मिळविण्याचे बेत करीत असतो; परंतु दैव त्याला आधीच बांधून खाली रेंवचतें.

## भाग ३ रा : अर्थ

### १ : राजा

#### सर्ग ३९ : राजाचे गुण

- ३८१ सैन्य, प्रजा, संपत्ति, मंत्रि, मित्र नि किलेकोट या सहा वस्तू ज्याच्याजवळ आहेत तो खरा राजसिंह.
- ३८२ धैर्य, औदार्य, धूर्तता नि उत्साह हे चार गुण राजाजवळ नेहमी हवेत.
- ३८३ जे पृथ्वीवर सत्ता गाजवतात, त्यांच्याजवळ पुढील तीन गुण असतात:  
१ सदैव सज्जता २ विद्या ३ प्रत्युत्पन्नमनित्व ( झटपट निर्णय घेण्याची बुद्धि )
- ३८४ गुणहीन राजा काय कामाचा ? राजानें अधर्माचें शासन करावें, स्वतःच्या यशाला प्राणापेक्षां जपावें, क्षात्रधर्माविरुद्ध पाप त्यानें करूं नये.
- ३८५ आपल्या राज्यांतील समाद्धि कशी वाढेल, आपला खजिना भरलेला कसा राहील, या गोष्टी राजाला माहीत हव्यात. त्याप्रमाणेंच आपल्या संपत्तीला कसें जपावें, तिचा योग्य व्यय कसा करावा, हेंहि त्याला माहीत हवें.

- ३८६ ज्या राजाजवळ प्रजेला जातां येतें, जो सर्वांना प्राप्य आहे, जो गोड बोलतो, त्या राजाच्या राज्याची इतर राज्यापेक्षां सर्वत्र अधिक प्रशंसा होईल.
- ३८७ जो उदारपणानें देतो नि प्रेमानें राज्य करतो, अशा राजाची कौर्ति जगभर पसरते; जो प्रदेश घ्यावा असें त्याला वाटेल, तो त्याच्या सत्तेखाली येईल.
- ३८८ जो निःपक्षपाती न्याय देतो नि प्रजापालन काळजीपूर्वक करतो, तो नरश्रेष्ठ म्हणून मानला जाईल, तो देवमाणूस होईल.
- ३८९ ज्या राजाजवळ कटु बोलणेंहि शान्तपणें ऐकून घेण्याचा गुण आहे, त्याच्या छत्रछायेच्या पाटोपाठ सारी प्रजा येईल, सारी प्रजा त्याच्या पाठीशी उभी राहील.
- ३९० जो राजा उदार आहे, जो मनाचा मोठा आहे, जो प्रसन्न दिसतो, न्यायी असतो, जो प्रजेचें नीट पालन करतो, तो राजकुलदीपक होय. तो खरा राजमाणि.

### मर्ग ४० : विद्या

- ३९१ संपाद्य विद्या सतत यत्नपूर्वक संपूर्णपणें संपादावी.
- ३९२ मनुष्याचे खरे डोळे दोन : अंकज्ञान नि अक्षरज्ञान ( गणित नि लेखन )
- ३९३ जे विद्यावंत आहेत, तेच खरे डोळस; इतरांच्या तोंडावर दोन खांचा फक्त आहेत.
- ३९४ विद्वानांचा मेळावा म्हणजे आनंदाची पर्वणी, ती खरी दिवाळी, तो खरा दसरा; पुन्हां विद्युक्त होतांना त्यांची हृदये किती कष्टी होतात, उदासीन होतात !
- ३९५ याचक धनिकासमोर धुळीत वांकतो, त्याप्रमाणें गुरुसमोर वांकावें लागलें तरी तूं विद्या मिळवीत असतोस. जे विद्या मिळवूं इच्छित नाहीत ते खरे नीच जातीचे.

- ३९६ ज्ञान हें वाळूर्ताल झन्याप्रमाणें आहे; जितकें खोल खणाल तितकें अधिकच स्वच्छ नि उत्कृष्ट पाणी.
- ३९७ विद्वानाला सर्वत्र स्वदेशच आहे. हें विश्व त्याचें घर बनतें. असें आहे तरीहि मनुष्य मरेपर्यंत ज्ञानार्जनाच्या बाबतींत उदासीन कां बरें राहतो ?
- ३९८ या जन्मीं मिळवलेल्या विद्येनें तुम्हांला सात जन्मभर श्रेष्ठता लाभेल.
- ३९९ ज्या ज्ञानानें मला आनंद होतो, तें ऐकून इतरांनाहि होईल हें विद्वान मनुष्य जाणतो; आणि म्हणून तो ज्ञानावर अधिकच प्रेम करूं लागतो.
- ४०० खरा अन्याय नि निर्दोष असा ठेवा जर कोणता असेल तर तो ज्ञानाचा होय; त्याच्यापुढें बाकी सारी संपत्ति तुच्छ आहे.

### सर्ग ४१ : शिकण्याच्या बाबतींत काळजी न घेणें

- ४०१ भरपूर ज्ञान असल्याशिवाय सिंहासनावर बसणें; म्हणजे पटाशिवाय मोंगट्या खेळण्याप्रमाणें आहे.
- ४०२ ज्ञानाशिवाय सभेंत वक्ता म्हणून मिरविण्याची इच्छा करणें हें कुरूप स्त्रीनें सर्वांकडून वाहवा मिळविण्याची इच्छा करण्याप्रमाणें आहे.
- ४०३ विद्वानांसमोर मौन धरणारा मूर्ख असला, तरी पंडित मानला जाईल.
- ४०४ अनधीत मनुष्य कितीहि हुशार असला तरी प्रज्ञावत लोक त्याच्या मताला मान देत नाहीत.
- ४०५ अध्ययनाची उपेक्षा करून आपण हुशार व शहाणे आहांत अशी कल्पना करून जो बसतो, त्यानें सभेंत तोंड उथडतांच त्याची फजीती होते.
- ४०६ अध्ययनहीन मनुष्य पीक न देणाऱ्या पडित वावराप्रमाणें आहे. हा केवळ जिवत आहे एवढेंच त्याच्याविषयी बोलताल.
- ४०७ ज्याची बुद्धि सूक्ष्म नि महान् वस्तूंत शिरूं शकत नाही, तो बाहेरून कितीहि सुंदर अमला तरी तें त्याचें सौंदर्य मातीच्या मूर्तीच्या सौंदर्याप्रमाणें आहे.

- ४०८ विद्वान् मनुष्य दरिद्री असतो ही गोष्ट खरी; परंतु मूर्खांच्या हातीं द्रव्य असणें ही गोष्ट फारच वाईट.
- ४०९ हीनकुळांत जन्मूनहि ज्यानें ज्ञान मिळविलें, अशाला जसा मानसन्मान मिळेल तसा मोठ्या कुळांत जन्मून परंतु अडाणी असणाऱ्याला मिळणार नाही.
- ४१० पशूहून मनुष्य जितका श्रेष्ठ, तितका मुर्खाहून विद्वान् श्रेष्ठ.

### सर्ग ४२ : शहाण्यांची शिकवण ऐकणें

- ४११ कानांनीं आपण जें ऐकतों तें सर्वश्रेष्ठ धन होय.
- ४१२ ज्या वेळेस कानांना खाद्य नसेल त्या वेळेसच पोटाला खाद्य मिळेल. (ज्ञानाच्या गोष्टी ऐकायला मिळत असतां पोटाकडे कोण लक्ष देईल ?)
- ४१३ ज्यांनीं बहुश्रुतत्व संपादिलें, अपार ज्ञानामृत सेविलें, ते जणू पृथ्वीवरचे देव आहेत.
- ४१४ तुमच्याजवळ विद्या नसली तरी निदान कानांनी ऐका; ज्या वेळेस अडचणी आ पसरून येताल, त्या वेळेस कानांवर पडलेलें कामास येईल. (तें श्रवणज्ञान खांबाप्रमाणें आधार देईल.)
- ४१५ धर्मवान् लोकांचा उपदेश भक्कम काठीप्रमाणें आहे. हा उपदेश ऐकणारा कधी वसरणार नाही, काठीप्रमाणें वसरण्यापासून वांचवील.
- ४१६ थोडेंसें जरी चांगले ऐकायला मिळालें तरी तें ऐकावें. त्या थोड्याशा शब्दांनीहि तुला थोडी श्रेष्ठता नि प्रतिष्ठा लाभेल.
- ४१७ ज्यानें भरपूर मनन केलें आहे, पुष्कळ श्रवण केलें आहे, तो चुकूनहि वायफळ बोलत नाहीं.
- ४१८ ज्या कानांना श्रवणाचा अभ्यास नाहीं, थोरांची शिकवण ज्यांनी कधी ऐकिली नाही. ते कान ऐकणारे असले तरी बहिरेच समजावे.

- ४१९ प्रज्ञावंतांचे सूक्ष्म नि अर्थगंभीर संवाद ज्यांनी कधी ऐकले नाहीत, त्यांच्या जवळ नम्र वाणी कोटून येणार ?
- ४२० जे कानांची चव न जाणतां फक्त जिभेची चव जाणतात, ते काय कामाचे ?

### सर्ग ४३ : समजून घेणे

- ४२१ अकस्मात् येणाऱ्या सर्व भयांपासून सरक्षण करणारे (चिलखत) कवच म्हणजे ज्ञान होय. ज्ञानाचा किल्ला शत्रूला कधीहि जिंकतां येणार नाही.
- ४२२ तुमच्याजवळ व्यवस्थित ज्ञान असलें, सारे नीट पद्धतशीरपणें समजून घेण्याची बुद्धि असली म्हणजे तुमची इंद्रिये वारेमाप भटकणार नाहीत. ती पापापासून दूर राहून मंगलाकडेच वळतील.
- ४२३ कोणत्याहि माणसाच्या उद्गारांतील सत्यासत्याचा निवाडा करतां येणें म्हणजे खरें शहाणपण.
- ४२४ ज्याचें बोलणें सर्वांना समजतें आणि दुसऱ्याच्या बोलण्यांतील सूक्ष्म नि गर्भितार्थ ज्याला समजतात, तोच खरोखरचा शहाणा.
- ४२५ शहाणा मनुष्य सर्वांना आकर्षितो, सर्वांना वेध लावतो; त्याचा स्वभाव नेहम शान्त असतो; तो संकुचित नसतो, अघट्टपघट्टहि नसतो. सारे प्रमाणांत.
- ४२६ जगाच्या रीतीभातीप्रमाणें आपली चालचलणूक ठेवणें यांत शहाणपणाच भाग आहे.
- ४२७ शहाणा विचारी मनुष्य पुढें काय होणार तें ओळखतो; मूर्खाला पुढें कांही दिसत नाही.

- ४२८ संकटांत, धोक्यांत एकदम उडी घेणें म्हणजे मूर्खपणा आहे; भीति वाटण्या-सारख्या वस्तूविषयी भीति वाटणें, सावध असणें, यांत शहाणपणाच आहे.
- ४२९ दूर दृष्टीचा मनुष्य येणाऱ्या प्रत्येक प्रसंगासाठी सज्ज असतो.
- ४३० ज्याच्याजवळ विवेकबुद्धि आहे, त्याच्याजवळ सारें कांही आहे; मूर्खाजवळ सारें असून नसल्यासारखेंच.

### मर्ग ४४ : दोषांचें निर्मूलन करा

- ४३१ जो मनुष्य ओद्धत्य, क्रोध नि क्षुद्रता या दोषांपासून दूर असतो, त्याच्या जवळ एक प्रकारची प्रतिष्ठा, श्रेष्ठता तुम्हांला दिसेल. त्याचें वैभव त्यामुळें शोभून दिसतें.
- ४३२ कार्पण्य, फाजील आत्मविश्वास आणि अमर्याद अनंगरंग हे राजाचे तीन मोठे दोष होत.
- ४३३ स्वतःच्या कीर्तीला डोळ्यांत तेल घालून जे जपतात, ते स्वतःच्या लहानशा दोषालाहि पर्वतासमान लेखतात.
- ४३४ कोणत्याहि प्रकारचें दुर्बलत्व अंगी नसावें म्हणून जप; कारण त्यामुळें शेवटी नाश होतो. सर्वांत मोठा शत्रु म्हणजे दुर्बलत्व.
- ४३५ अकस्मात् येणाऱ्या संकटासाठी ज्याची तयारी नसते, त्याचा, अग्नीं गवताची गंजी जळून जाते त्याप्रमाणें, सर्वनाश होईल.
- ४३६ राजानें प्रथम आपले दोष दूर करावे नि मग दुसऱ्याचे दाखवावे. असें करील तर त्याच्यावर दुःखसंकटें कशी येतील ?
- ४३७ खर्चायला पाहिजे तेथेंहि खर्च न करणाऱ्या कृपणाची धनदौलत शेवटीं धुळीस मिळते.
- ४३८ मूठ कधीहि सैल न करणारा कंजूषपणा हा एक स्वतंत्र दुर्गुण आहे. त्याची इतर दुर्गुणांत गणना करून चालणार नाही.

- ४३९ कधीहि कशानें फुशारून जाऊं नको, शेफारून जाऊं नको. ज्यामुळें तुझे भलें होणार नाही, असें धाडस करण्याच्या भानगडींत पडूं नको.
- ४४० ज्या गोष्टींमध्ये तुझ्या हृदयाचा परमानंद आहे, त्या गोष्टींसुद्धां तूं जर दुसऱ्यांस कळूं दिल्या नाहीस, त्यांना सांगितल्या नाहीस, तर शत्रूंनी कितीहि कारस्थानें केली तरी त्यांना तुझे कांहीहि वांकडें करतां येणार नाही.

### सर्ग ४५ : सज्जनांची मैत्री

- ४४१ सदाचाराच्या मार्गानें जातां जातां जे वृद्ध झाले, त्यांना मान दे, त्यांचा स्नेह जोड.
- ४४२ तुझ्यावर आलेली संकटें जो दूर करूं शकेल आणि येणाऱ्या आघातांपासून जो तुला वांचवूं शकेल, अशाला धुंडाळून मोठ्या उत्सुकतेनें त्याची मैत्री जोड.
- ४४३ खऱ्या योग्यतेच्या माणसांची निष्ठा जर तुला मिळूं शकली तर अत्यंत दुर्मिळ असा एक ठेवा तुला मिळाला.
- ४४४ तुझ्याहून मोठ्या योग्यतेचे जर तुझे मित्र झाले तर ज्याच्यापुढें इतर सारी सामर्थ्य फिकीं पडतील असें थोर सामर्थ्य तूं मिळवलेस असें म्हणतां येईल.
- ४४५ मंत्री म्हणजे राजाचे डोळे. सारासार विचार करून मोठ्या शहाणपणानें त्यानें ते निवडावे.
- ४४६ खऱ्या थोर पुरुषांच्या संगतीत जो असतो, त्याच्यासमोर त्याचे शत्रू हतप्रभ होतात.
- ४४७ जे आपणांस शिकवूं शकतील, आपले कान उपटण्याचा ज्यांना अधिकार आहे, अशांची मैत्री ज्यानें जोडली, त्याचा नाश कोण करूं शकेल ?

- ४४८ आपल्याहून जे श्रेष्ठ आहेत, जे आपणांस चार हिताचे शब्द सांमूं शकतील आपली कानउघाडणी करूं शकतील; अशांची मैत्री जो राजा जोडित नाही, त्याचा शत्रू नसले तरीहि नाश होईल.
- ४४९ भांडवलाशिवाय नफा नाही. त्याप्रमाणें शहाण्यांचा ज्याला खंबीर आधार नाही, त्याचें आसन स्थिर नाही.
- ४५० एकदम अनेक शत्रू उत्पन्न करणें अविचार होय; परंतु भल्याभल्या माणसांचा स्नेह गमावून बसणे हा दसपट अविचार होय.

### सर्ग ४६ : नीच संगत नको

- ४५१ थोर लोक नीचांच्या संगतीस भितात; परंतु हलक्या मनाचे लोक त्यांच्यांत इतके मिसळतात की जणूं एका कुटुंबांतील होतात.
- ४५२ पाणी ज्या जमिनीवरून वाहातें, तिचा रंगरूप घेतें. त्याप्रमाणेंच मन ज्या संगतींत रमतें तसें होतें.
- ४५३ मनुष्याची बुद्धि, त्याचे विचार त्याच्या मनांत असतात. परंतु त्याचा नांवलौकिक तो जी संगत धरतो तिच्यावर अवलंबून असतो.
- ४५४ मनुष्याचा स्वभाव त्याच्या मनोवृत्तींत आहे असें दिसतें; परंतु ज्या मंडळीत तो उठतो बसतो तेथें त्याच्या स्वभावाचें खरें माहेर असतें.
- ४५५ मनाची शुद्धता नि कृतीची निर्मलता पवित्र संगतीवर अवलंबून असतात.
- ४५६ ज्यांचीं मनं विशुद्ध, त्यांची संततीहि विशुद्ध असते. ज्यांनीं भल्यांची संगति धरिली, त्यांची सर्वतोपरी भरभराट झाली.
- ४५७ शुद्ध हृदय हा मनुष्याचा अमोल ठेवा होय; सत्संगतीमुळे कीर्ति मिळते, मोठेपणा मिळतो.
- ४५८ शहाणे लोक स्वतः सर्वगुणसंपन्न असले तरी थोरांची संगत धरतात. कारण थोरांची संगति म्हणजे सामर्थ्याचा सांठा असें ते मानतात.

- ४५९ सद्गुण तुम्हांला स्वर्ग देतात; सत्संगति मनुष्यास सत्पथावर स्थिर करते.
- ४६० सत्संगतीहून दुसरा मोठा मित्र नाही. वाईट संगतीमुळे जितकीं संकटे येतात तितकी कशानेंच येत नाहीत.

### सर्ग ४७ : करण्यापूर्वी विचार

- ४६१ कोणतेंहि काम सुरू करण्यापूर्वीं भांडवल किती लागेल, नफा किती होईल, तोटा किती होईल, याचा विचार कर.
- ४६२ योग्यतेचे म्हणून ज्यांना निवडले अशांशी विचारविनियम करूनच जो राजा कोणत्याहि कार्यास उद्युक्त होतो, त्याला या जगांत अशक्य असें कांहीच नाही.
- ४६३ अमुक केलें तर भरपूर फायदा होईल असें वाटतें. मनुष्य भुलतो; परंतु फायदा तर राहोच, भांडवलहि जातें. विचारवंत लोक अशीं कार्ये कधी अंगावर घेत नाहीत.
- ४६४ दुसऱ्यांनीं आपला उपहास करूं नये असें ज्यांना वाटतें, त्यांनी विचार केल्याशिवाय कोणत्याहि कार्यास प्रवृत्त होऊं नये.
- ४६५ युद्धास उद्युक्त होण्यापूर्वीं बारीकसारीक गोष्टींचाहि विचार नि तरतूद जर तुम्ही केलेली नसेल, तर आपण होऊन तुम्ही स्वतःच्या शत्रूस अजिंक्य करतां.
- ४६६ न करण्यासारख्या गोष्टी करशील तर नाश होईल; करण्यासारख्या न करशील तरीहि नाश.
- ४६७ पूर्ण विचार केल्यावांचून कांहीहि नक्की करूं नको; आधीं कामाला आरंभ करून मागून मी विचार करीन असें जो मनांत म्हणतो, तो मूर्ख होय.

- ४६८ योग्य मार्गांनी जो कार्यास प्रवृत्त होत नाही, त्याच्या मदतीस कितीही धांवून आले तरी उपयोग नसतो.
- ४६९ आपण जें करतो तें दुसऱ्यांना कितपत मानवेल, त्याला ते कितपत पात्र आहेत, याचा विचार न करतां जरी भलें केलेंत तरी तें चूक असण्याचा संभव असतो.
- ४७० जें कांहीं करायचें ठरवशील तें अनिष्ट असें असो. स्वतःला न शोभणारें कर्म करायला जो प्रवृत्त होतो, त्याचा जग उपहास करतें.

### सर्ग ४८ : सामर्थ्याचा अंदाज

- ४७१ कोणत्याहि कार्यास प्रवृत्त होण्यापूर्वी त्यांतील अडचणी, शत्रूंचें नि स्वतःचें बलाबल, शत्रूच्या नि आपल्या मित्रांचें बल, या सर्वांचा नीट विचार करायला हवा.
- ४७२ जो राजा स्वतःची शक्ति जाणतो, स्वतःच्या सैन्याचें बळ जाणतो, माहीत हव्यात अशा सर्व गोष्टी ज्याला माहीत असतात, आपल्या शक्तीपलीकडील गोष्टीस आणि माहीत नाही अशा कामास जो हात घालीत नाही, त्याला कधी अपयश येणार नाही.
- ४७३ सूडबुद्धीमुळे, रक्ताच्या तहानेमुळे, स्वतःच्या शक्तीची अवास्तव कल्पना करून जे साहसास प्रवृत्त झाले नि शेवटी मारले गेले, अशांची कितीतरी उदाहरणे दाखवतां येतील.
- ४७४ स्वतःच्या सामर्थ्याची ज्यांना नीट कल्पना नसते, शान्तिमय जीवनाची ज्यांना जाणीव नाही, जे अहंमन्य असतात, त्यांचा नाश होतो.
- ४७५ मोराची पिसें झाली म्हणून तू जर तीं वाटेल तितकी गाडीत भरशील तर त्यामुळेहि गाडीच्या चाकाचा कणा मोडेल. ( एकेकटा शत्रु तादृश धोक्याचा

न वाटला, तरी अनेक शत्रू जर एकदम निर्माण झाळे तर राजाचा अंत निश्चित. )

- ४७६ जे झाडाच्या शेंड्याला पांचल्यावरहि आणखी वर चढू पाहतात, त्यांचा नाश होतो, ते जीवनास मुकतात.
- ४७७ आपली संपत्ति किती आहे तें लक्षांन घेऊन देणग्या देत जा; आपलें द्रव्य-बळ नीट राखून व्यय करावा.
- ४७८ पाण्याची नळी बारीक असली तरी हरकत नाही; तोठी मोठी ठेवू नको म्हणजे झालें. ( सर्वशक्ति संपुष्टांत आल्यावरहि आणखी नवीन साहसें करूं पाहणाऱ्यांना ही धोक्याची सूचना आहे. )
- ४७९ आपल्या शक्तीचा जो विचार करीत नाही, प्रमाणांत जो रहात नाही, तो जरी वैभवांत दिसला तरी त्याचा नाश होईल, त्याचा मागमूसहि राहणार नाही.
- ४८० जो आपल्या द्रव्याची नीट गणना करीत नाही, वाटेल तशी जो उधळपट्टी करतो, त्याचें लौकरच सारें संपुष्टांत येईल.

### सर्ग ४९ : योग्य संधी ओळखणें

- ४८१ ज्या राजाला आपले शत्रू जिंकून घ्यायचे आहेत, त्यानें संधांचें महत्त्व नीट ओळखलें पाहिजे. दिवस असतो तेव्हांच कावळा घुबडावर विजय मिळवितो.
- ४८२ काळाच्या मार्गे न राहतां बरोबर रहा. म्हणजे भाग्यदेवतेशी तुझा दृढ संबंध राहिल.
- ४८३ योग्य साधनें योजून नि योग्य वेळ ओळखून जर मनुष्य कार्यप्रवृत्त होईल तर त्याला अशक्य काय आहे ?

- ४८४ तुझे हेतू योग्य असतील नि वेळहि योग्य असेल तर सारी पृथ्वी तू जिकून घेशील.
- ४८५ जे विजिगीषु आहेत ते योग्य संधीची वाट पहात असतात. ते गोंधळणार नाहीत, गडबडघाई करणार नाहीत.
- ४८६ जोराचा तडाका देण्यापूर्वी शेळी जरा मागे येते. सामर्थ्यवान् मनुष्य निष्क्रिय दिसला तरी त्याचे निष्क्रियत्व या तऱ्हेचे असते.
- ४८७ शहाणा मनुष्य त्याच वेळेस आपला क्रोध दाखवीत नाही. तो त्याला मनांत ठेवून योग्य संधीची वाट पहात बसतो.
- ४८८ तुझे शत्रू तुझ्यापेक्षा बलवान् असतील तेव्हां त्यांच्यासमोर नमते घे; परंतु त्यांची शक्ति कमी होत आहे असे दिसतांच जर त्यांच्यावर निर्धाराने हल्ला चढवशील तर त्यांचा उच्छेद करशील.
- ४८९ कधी न येणारी संधीहि गमावलीस तरी रडत बसू नकोस. अशक्यहि पुन्हां मिळवीन अशा निर्धाराने कामाला लाग.
- ४९० वेळ प्रतिकूल असेल त्या वेळेस करकोचाप्रमाणे निष्क्रियतेचे ढोंग कर; परंतु योग्य वेळ येतांच ( भरतीची वेळ येतांच ) झपाट्याने प्रहार कर. ( करकोचाच्या चांचीच्या वेगाने घाव घाल. )

### सर्ग ५० : स्थानपरीक्षा

- ४९१ युद्धाच्या जागेची नीट पाहणी केल्याशिवाय युद्धाची पाळी आपणू नकोस.
- ४९२ सुरक्षित, नीट माऱ्याची जागा असेल तर सामर्थ्यसंपन्नांचाहि फार फायदा होतो.
- ४९३ युद्धभूमीचे नीट निरीक्षण करून कुशलतेने नि सावधानपूर्वक हालचाल केली तर दुर्बलसुद्धा प्रबलांसमोर टिकाव धरतील; एवढेच नाही, तर त्यांच्यावर विजय मिळवू शकतील.

- ४९४ नीट पाहणी करून दुर्गम अशा स्थळी जर ठाण मांडून रहाल तर शत्रूचे सारे बेत फसतील.
- ४९५ खोल पाण्यांत सुसरीचें बळ; ती बाहेर येईल तर शत्रूचें खेळणे होईल.
- ४९६ कितीहि भक्कम चाकांचा असला तरी रथ समुद्राच्या पाण्यावरून धडधड जाणार नाही; आणि समुद्रावरून झरझर जाणारें गलबत जमिनीवरून चालणार नाही.
- ४९७ जो आधीपासून तयार आहे, आणि योग्य वेळ येतांच तडाखा द्यायची जो वाट पहात आहे, त्याला स्वतःच्या धैर्याची जोड असली म्हणजे पुरे; अशा राजाला दुसऱ्या दोस्तांची जरूर नाही.
- ४९८ राजानें जर योग्य असें रणक्षेत्र निवडलें तर थोडें सैन्य असूनहि तो प्रबळ शत्रूचे सारे खटाटोप व्यर्थ दवडील.
- ४९९ शत्रू जोंपर्यंत स्वतःच्या जागेंत आहे तोंपर्यंत, मग त्याची ती जागा नीट सुरक्षित जरी नसली किंवा तेथें इतर सोयी जरी नसल्या तरी, त्याचा पराभव करणें कठीण जातें.
- ५०० हजारों भालाइतांना पाहूनहि जो गजराज जराहि डोळ्या लववीत नाहीं, तोच दलदलीत फसल्यावर कोल्ह्यांकडून पराभूत केला जातो.

### सर्ग ५१ : ज्यांच्यावर विश्वास टाकायचा त्यांची परीक्षा

- ५०१ मनुष्याची परीक्षा चार रीतीनें करावी : सत्यप्रीति, धनप्रीति, सुखप्रीति आणि प्राणप्रीति. या चार कसोट्या लावून मग विश्वास ठेवावा.
- ५०२ जो कुलज आहे, अपक्रीतीला जो भितो, जो निर्दोष आहे, तो मनुष्य तुला योग्य आहे.

- ५०३ हृदयानें पवित्र, विद्वत्तेनें गाढे असे पुरुषहि कांही बाबतीत अनभिज्ञ असतात, असें परीक्षान्तीं दिसून येतें.
- ५०४ मनुष्यांतील चांगुलपणा नि वाईटपणा, दोहोंचें वजन करून ज्याचें वजन जास्त भरेल तो त्या मनुष्याचा स्वभाव समजावा.
- ५०५ मनुष्याच्या वर्तनावरून तो मोठ्या मनाचा आहे कीं क्षुद्र मनाचा आहे तें दिसून येतें.
- ५०६ ज्यांना आप्तेष्ट नाहीत त्यांच्याजवळ जपून वागावें. त्यांच्या मनांत प्रेमाचा ओलावा नसतो, ते कमालीचे निष्ठुर असतात.
- ५०७ एखाद्या मूर्खावर केवळ आपलें प्रेम आहे म्हणून त्याला जर तूं सल्लागार नेमशील तर तो तुला वाटेल तितके वेडेचार करायला लावील.
- ५०८ पारख केल्याशिवाय जो दुसऱ्यावर विश्वास ठेवतो, तो आपल्या भावी पिढ्यांसाठीहि भरपूर त्रास व संकटें निर्माण करून ठेवितो.
- ५०९ परीक्षा केल्याशिवाय कोणावर विश्वास ठेवूं नकोस. आणि परीक्षा केल्यावर त्यांच्या त्यांच्या योग्यतेनुरूप त्यांना काम दे.
- ५१० परीक्षा घेतल्याशिवाय माणसावर विश्वास ठेवणें, तसेच मोठ्या योग्यतेच्या माणसाविषयी संशय घेणे - दोहोंमुळें फार त्रास सोसावा लागतो.

### सर्ग ५२ : परीक्षा घेऊन कामावर नेमणें

- ५११ सत् काय, असत् काय, याचा विवेक करून जो सत् पसंत करतो, त्याला कामावर नेम.
- ५१२ राज्यांतील साधन-सामुग्रीचा नीट उपयोग करून राज्याची जो भरभराट करूं शकेल, आणि आपत्तींचा जो परिहार करूं शकेल, अशाला तूं कारभारी कर.
- ५१३ दयाळू, बुद्धिवान, पटकन निर्णय घेणारा आणि निर्लोभ, अशाला आपल्या सेवेंत घे.

- ५१४ सर्व कसोटींना उतरूनहि मनुष्य ऐन वेळीं बदलूं शकतो, अशीं पुष्कळ उदाहरणें आहेत.
- ५१५ जो कर्मकुशल आहे, चिकाटीनें कष्टपूर्वक जो काम करूं शकेल, अशावर काम सोंपव. केवळ एखाद्यावर आपलें प्रेम आहे म्हणून नको.
- ५१६ सेवकाची नीट निवड करून मग योग्य तें काम त्याला दे. कोणतेंहि कार्य करायची योग्य वेळ येईल तेव्हांच सेवकास तें करायला सांग.
- ५१७ त्या त्या माणसाची पात्रता, शक्ति बघून मगच कोणत्याहि कामाची जबाबदारी त्याच्यावर सोंपवावी.
- ५१८ एखाद्या कामाला अमूक एक मनुष्य लायक आहे असें दिसल्यावर, त्याचा दर्जा वाढव; तें काम त्याला ज्यायोगें पार पाडतां येईल, त्या साऱ्या सवलती त्याला दे.
- ५१९ कार्यकुशल सेवकांनें आपण होऊन कांहीं सवलती घेतल्या, थोडें स्वातंत्र्य घेतलें, तर धन्यांनें लगेच त्याचा विपर्यास करूं नये. धनी असें करील तर भाग्य त्याला सोडून जाईल.
- ५२० राजांनें प्रत्यहीं सर्व कामावर देखरेख ठेवावी. राज्यांतील अधिकारी जोंपर्यंत चांगले आहेत, तोंपर्यंत धोका नाही.

### सर्ग ५३ : आप्तेष्टांना संतुष्ट ठेव

- ५२१ विपत्तीतिहि स्नेहसंबंध ठेवणें हें आपल्या रक्ताचे आप्तच करूं शकतील.
- ५२२ ज्यांचें प्रेम जुगारी नाही असे प्रेमळ आप्त जर मनुष्याला असतील तर त्याचें भाग्य नेहमीं वाढतच जाईल.
- ५२३ जो मनुष्य आपल्या आप्तांजवळ मिळून मिसळून वागत नाही, त्यांचें प्रेम संपादूं शकत नाही, तो बांध नसलेल्या तळ्याप्रमाणें आहे. त्याचें भाग्य वाहून जाईल.

- ५२४ कुंटुंबियांना, आसांना एकत्र आणणे, त्यांचे प्रेम संपादणे, हा संपत्तीचा हेतु नि उपयोग आहे.
- ५२५ मनुष्य उदार नि जिभेचा गोड असेल तर सारे आस त्याच्या भोंवतीं गोळा होतील.
- ५२६ जो कुरकुर न करतां उदारपणानें देतो त्याच्यासारखा सखा नि आस या जगांत दुसरा कोण ?
- ५२७ स्वार्थी बनून कावळासुद्धां आपला तुकडा आपल्या जातभाईपासून लपवून ठेवूं इच्छित नाही; तर प्रेमानें सर्वासह खातो. समानशिल लोकांपाशीं भाग्य राहते.
- ५२८ आस असले तरी त्यांच्या त्यांच्या योग्यतेनुरूप राजानें त्यांना वागवावें. कारण आपणांस मिळालेल्या सवलती नि अधिकार दुसऱ्यांस मिळूं नयेत असें कांहीना वाटतें.
- ५२९ रागावून सोडून गेलेल्या आत्ताला परत आणण्याचा सोपा उपाय आहे, ज्यामुळे स्नेहभाव दूर झाला होता तें कारण दूर करणें.
- ५३० एकदां फुटून निघून गेलेला आस परत आला तर त्याला जवळ करावें; परंतु जरा जपून त्याच्याजवळ वागावें.

### सर्ग ५४ : अखंड सावधानता

- ५३१ सुखासीन बनून सावधगिरी न ठेवणें फार वाईट. अतिक्रोधाहूनहि अशी बेसावधगिरी वाईट असते.
- ५३२ दारिद्र्यामुळे आकलन शक्ति मरते, त्याप्रमाणें सुरक्षिततेच्या खोट्या कल्पनेनें तुमचें वैभव नष्ट होतें.
- ५३३ जो दक्ष नाही त्याला भाग्य नाही. जगांतील सर्व विचारवंतांनी हा निर्णय दिला आहे.

- ५३४ किल्लेकोट असून भ्याडाला काय उपयोग ? जो दक्ष नि सावध नसतो, त्याला साधनांची विपुलता असूनहि काय उपयोग ?
- ४३५ जो आधीपासून दक्ष रहात नाही, तो संकट आल्यावर आपल्या निष्काळजीपणासाठी रडत बसेल.
- ५३६ सर्वांच्या बाबतीत नेहमी जागरूक असणें फार चांगलें.
- ५३७ ज्याचें मन सदैव सावधान नि दक्ष असतें, त्याला या जगांत अशक्य कांहीं नाही.
- ५३८ विचारवतांनी जें करायला सांगितलें आहे तें राजानें परिश्रमपूर्वक नेहमी करावें. जर तो दुर्लक्ष करील तर सात जन्म पस्तवावें लागेल.
- ५३९ निश्चित असावें, कशाची काळजी करूं नये, असें तुला वाटलें तर बेफिकीर राहिल्यामुळें ज्यांचा सर्वनाश झाला, त्यांचों उदाहरणें डोळ्यांसमोर आणीत जा.
- ५४० मनुष्य ध्येयाला सदैव डोळ्यांसमोर ठेवील तर तें प्राप्त करून घेणें त्याला खरोखर कठीण नाही.

### सर्ग ५५ : न्यायी राज्य

- ५४१ तुला चांगला न्याय द्यायचा आहे ना ? तर नटि विचार कर, पंडितांचा सल्ला घे आणि निःपक्षपातीपणानें वाग.
- ५४२ जगाची जगण्यासाठी आकाशांतील ढगांकडे दृष्टि असते. त्याप्रमाणें रक्षणासाठी लोकांचे डोळे राजदंडाकडे असतात.
- ५४३ विद्येचा नि धर्माचा मुख्य आधार राजदंड होय.
- ५४४ जो राजा प्रेमानें प्रजापालन करतो, त्याला सोडून राज्यपद जाणार नाही.
- ५४५ जो राजा न्यायानें राजदंड हातांत ठेवतो नि योग्य रीतीनें राज्य चालवितो, त्याच्या राज्यांत वेळेवर पाऊस पडेल.

- ५४६ राजाला भालातरवारीने विजय मिळत नसतो; निःपक्षपाती न्याय त्याला विजय देतो.
- ५४७ राजा सर्व प्रजेचा पालक होय. कोणत्याहि बाजूला न झुकतां तो जर निःपक्षपाती राहिल तर राजदंड त्याचा सांभाळ करील.
- ५४८ जो राजा प्रजेला भेटू इच्छित नाही, जो योग्य कारणमीमांसा कधी करीत नाही, तो वैरी नसतांही नाश पावतो.
- ५४९ अन्तर्बाह्य शत्रूंपासून प्रजेचा सांभाळ करणाऱ्या राजाने दुष्ट लोकांचे, वाईट मार्गाने जाणाऱ्यांचे जर शासन केले तर तो दोष नव्हे; त्यांचे ते कर्तव्यच आहे.
- ५५० दुष्टांना देहान्तशासन देणे हे धान्याच्या शेतांतून निरुपयोगी गवत उपटून टाकण्याप्रमाणे.

### सर्ग ५६ : छळ

- ५५१ जो राजा सर्वांना समतेने वागवीत नाही, प्रजेवर जुलूम करतो, तो खुनी माणसाहूनहि वाईट.
- ५५२ सत्तेच्या जोरावर प्रजेजवळ वाटेल ते मागणे म्हणजे “उभा रहा. काय असेल ते दे.” असे मागणाऱ्या दरोडेखोराप्रमाणेच होय.
- ५५३ जो राजा रोज राज्यकारभाराची देखरेख करीत नाही, राज्यांतील अव्यवस्था दूर करीत नाही, त्याचे प्रभुत्व प्रत्यही घसरत जात असते.
- ५५४ ज्या अविचारी राजाचे राज्यांत न्याय नाही, त्याचे राज्य लौकरच जाईल.
- ५५५ छळामुळे विव्धळणाऱ्यांचे अश्रु राजाचे राज्य फार धुऊन नेतील.
- ५५६ न्यायाने राज्य चालविले तर कीर्ति पसरते; अन्यायाने चालविले तर यश कलंकित होते.

- ५५७ पाऊस पडला नाही, तर जशी जगाची दशा होईल, तशी दुष्ट राजाच्या प्रजेची होत असते.
- ५५८ जुलमी राजाचे राज्यांत गरिबांपेक्षां श्रीमंतांचीच स्थिति अधिक दुःखद असते.
- ५५९ सत्याच्या नि न्यायाच्या पथापासून विचलित होणाऱ्या राजाच्या राज्यांत पाऊस पडणार नाही.
- ५६० राजा न्यायाने राज्य न करील तर गाईचे स्तन आटतील, ब्राह्मण विद्या विसरतील.

### सर्ग ५७ : दुःखावह गोष्टींपासून दूर राहणे

- ५६१ गुन्हा कोणत्या स्वरूपाचा आहे हे नीट पाहूनच त्याने पुन्हा गुन्हा करू नये म्हणून शिक्षा करावी. परंतु शिक्षा प्रमाणाबाहेर कधीही नसावी.
- ५६२ आपली सत्ता अबाधित रहावी असे ज्यांना वाटते त्यांनी जोराने दंडा उचलावा; परंतु धाव हलके घालावा.
- ५६३ जो राजा प्रजेची पायमल्ली करतो, हातांत जणुं यमदंड घेऊन बसतो, जो प्रजेला मृत्यूप्रमाणे वाटतो, त्याला कोणीहि मित्र मिळणार नाही. त्याचा सत्यनाश होईल.
- ५६४ ज्या राजाचा दुष्टपणा उदाहरण म्हणून सांगितला जातो, त्याचे दिवस लवकरच भरतील, त्याला राज्य गमवावे लागेल.
- ५६५ अनुदार, प्रजेला कधी न भेटणारा, अशा राजाची संपत्ति पिशाचाने राखलेल्या संपत्तीप्रमाणे आहे.
- ५६६ ज्या राजाला क्षमा माहीत नाही, जो नेहमी मर्मच्छेदी बोलतो, त्याचे भाग्य कितीहि मोठे असले तरी लौकरच संपन्नांत येईल

- ५६७ कठोर शब्द नि निष्ठुर शिक्षा लोखंडावरील गजाप्रमाणे आहेत. त्या राजाचें राज्य त्या लोखंडाप्रमाणे गंजून नष्ट होईल.
- ५६८ मंत्र्यांचा सल्ला जो घेत नाही, आणि आपले केत फसले म्हणजे मात्र रागानें लाल होतो, त्याचें वैभव लयाला जाईल.
- ५६९ वेळ आहे तोंच जो राजा डागडुजी करित नाही, संरक्षण-साधनांकडे लक्ष देत नाही, तो युद्धाची वेळ येतांच आपण आतां पकडले जाऊं अशा भीतीनें लटलटू लागतो नि तत्काळ नाशास जातो.
- ५७० ही धरणी कोणता भार सहन करूं शकत नसेल तर तो दुष्ट राजांच्या जुलमाचा होय.

### सर्ग ५८ : विवेक

- ५७१ विवेक-देवतेचें स्वरूप किती रमणीय आहे ! हें जग कोणामुळें नीट चालत असेल तर तिच्यामुळें होय.
- ५७२ जीवनांतील समाधान नि शान्ति, जीवनांतील आनंद नि सौंदर्य विवेकामुळें असतात. ज्यांच्याजवळ विवेक नाही, धीर नाही, ते पृथ्वीला भार आहेत.
- ५७३ जें गीत रागदारीत बसवून गातां येत नाही, त्याचा काय उपयोग ? ज्या डोळ्यांत प्रेमळपणा नाही त्यांचा काय उपयोग ?
- ५७४ त्या त्या माणसाच्या योग्यतेनुरूप जे डोळे प्रसन्नता नि शांति दाखवीत नाहीत, ते तोडावर असून काय उपयोग ?
- ५७५ प्रसन्नता हा डोळ्यांचा अलंकार आहे. ज्या डोळ्यांत माधुर्य नाही, तो डोळा नसून खांच होय.
- ५७६ ज्याचे डोळे दुसऱ्यांची पर्वा करित नाहीत, दुसऱ्यांविषयी सद्भाव दाखवीत नाहीत, तो मनुष्य जमिनीत उभ्या असलेल्या झाडाप्रमाणे होय.

- ५७७ जे दुसऱ्याविषयी तिळभराहि पर्वा दाखवीत नाहीत, ते खरोखर आंधळे आहेत; दुसऱ्यांच्या दोषांकडेहि जे प्रेमळपणें पाहतात तेच खरोखर डोळस होत.
- ५७८ आपल्या कर्तव्यापासून च्युत न होतां, दुसऱ्याविषयी जो सहानुभूति दाखवितो, तो या पृथ्वीचा स्वामी होईल.
- ५७९ अपराध्यावरहि प्रेम करणें, त्याला क्षमा करणें, यांतच मनाचा खरा मोटेपणा आहे.
- ५८० ज्यांना मूर्तिमत क्षमा व्हायचें आहे, ते डोळ्यांसमोर विष मिसळून दिलें जात असताहि विश्वासानें तें पिऊन टाकतील.

### सर्ग ५९ : हेरखातें

- ५८१ राजनीति आणि हेर हे राजाचे दोन डोळे. त्यांच्या साहाय्याने तो बघतो.
- ५८२ कोणाला कोणत्या वेळेस कोठें काय झाले ते वेळीच समजून घेणें राजाचें कर्तव्य आहे.
- ५८३ गुप्तचरांच्या साहाय्यानें आजूबाजूच्या सर्व घडामोडी इत्थंभूतपणें जो राजा समजून घेत नाही, त्याला विजयी होतां येणार नाही.
- ५८४ राज्यांतील सर्व अधिकाऱ्यांवर, एवढेंच नव्हे तर आप्तेष्टांवरहि, तसेंच शत्रूवर राजानें हेर ठेवावे.
- ५८५ ज्याच्या चर्येवरून कोणाला कधी संशय येणार नाही, जो कोणासमोर कधीहि गोंधळून जात नाही, जो आपल्या गुप्त गोष्टी कधीहि प्रकट होऊं देत नाही, असा मनुष्य गुप्त चर होण्याला लायक असतो.
- ५८६ हेरांनी साधुसंन्याश्यांचा वेष घेऊन हिंडावें. संपूर्णपणें शोध करावा. त्यांनी कांहीहि झालें तरी गुप्त गोष्ट फोडूं नये.

- ५८७ दुसऱ्यांची गुपितें काढण्यांत जो तरबेज आहे, जो घोटाळा न करतां बिन चूक माहिती आणतो, अशा मनुष्यास गुप्त कामावर नेमावें.
- ५८८ एका हेरानें आणलेली वार्ता दुसऱ्या हेरानें आणलेल्या वार्तेशी ताडून बघावी
- ५८९ एका हेराला त्याच कामी योजिलेल्या दुसऱ्या हेराची वार्ता असतां काम नये. जेव्हां तिन हेरांची बातमी जुळेल तेव्हां तिच्यावर विश्वास ठेवावा.
- ५९० गुप्त हेरांवरील अधिकाऱ्यांना उघडपणें बक्षिसें देऊं नयेत. कारण अशानें आपणच आपलें गुपित प्रकट करतां.

### मर्ग ६० : उत्साह

- ५९१ जे उत्साहमूर्ति असतात तेच खरोखर श्रीमंत होत; निरुत्साही माणसाल स्वतःसहि स्वतःचें असें म्हणतां येणार नाही.
- ५९२ उत्साह हीच माणसाची खरी संपत्ति; दुसरी संपत्ति क्षणिक आहे.
- ५९३ ज्याच्याजवळ अदम्य उत्साहाचें प्रभावी साधन आहे, तो “हाय हाय! सर्वस्व बुडालों!” असें कधीहि म्हणणार नाही.
- ५९४ कितीहि श्रम पडले तरी जो कंटाळत नाही, त्याच्या घराचा शोध करित लक्ष्मी आपण होऊन येते.
- ५९५ झाडाला येणाऱ्या सुंदर फुलांवरून त्याला किती पाणी घातलें याची कल्पन येते; तुमच्या श्रमांच्या प्रमाणांत तुम्हांला भाग्य मिळेल.
- ५९६ तुझे सर्व हेतु उदात्त असोत. कारण मग जरी अपयश आलें तरी तुझ्या नांवाला काळिमा लागणार नाही.
- ५९७ धैर्यशील लोक पराभूत झाले तरी हातपाय गाळीत, नाहीत. गजराज बाणा विरुद्ध पाय अधिकच जोरानें रोंबतो.
- ५९८ रडक्या लोकांजवळ अनंत दातृत्वाची कीर्ति कधी येऊं शकत नाही.

- ५९९ मोठा आकार नि अणकुचीदार सुळे असूनहि उडी मारू पाहणाऱ्या व्याव्रास पाहून हत्तीचें हृदय खचतें.
- ६०० अतूट उत्साह हेंच खरें बळ होय. ज्यांच्याजवळ ते नाही तो मानवदेहधरि निर्जीव खुंट होत.

### सर्ग ६१ : आलस्य

- ६०१ तुमचें कुल म्हणजे तुमचा चिरंतन प्रकाश, स्थिर नंदादीप; परंतु आल स्याच्या विषारी वाऱ्यानें हा दिवा मालवला जाईल.
- ६०२ ज्याला आपल्या कुळाची भक्कम पायावर उभारणी करायची असेल त्यां आळसाला आळस म्हणून संबोधवें नि त्याला दूर ठेवावें.
- ६०३ आळस हा मोरेकरी आहे; याला हृदयांत जागा घाल तर तुमच्या कुळाच तुमच्या डोळ्यादिखत नाश होईल.
- ६०४ जे आळशी बनून, महत्त्वाची कामें अंगावर घेत नाहीत, त्यांच्या ठिकाण दुर्गुणांची झपाट्यानें वाढ होईल आणि त्यांच्या घराण्याचा नाश होईल.
- ६०५ ज्याचा विनाशकाल जवळ आला आहे ते आळस, निद्रा, विसराळूपणा नि दिरंगाई या चार दुर्गुणांच्या आहारी जातात.
- ६०६ राजाची कृपादृष्टि असली तरीहि आळशी मनुष्य जगांत पुढें येणार नाही त्याची भरभराट होणार नाही.
- ६०७ जे आळशी आहेत, मोठमोठ्या कामांसाठी ज्यांचे हात उपयोगांत आणत जात नाहीत, त्यांना जगाची निंदा सहन करावी लागेल, उपहास सह करावा लागेल.
- ६०८ ज्या घरांत आळस घर करतो, तें लौकरच शत्रूच्या कचाट्यांत जातें.
- ६०९ आळस सोडून या की ताबडतोब तुमच्या कुटुंबावर कोसळूं पाहणारी दुःखे दूर होतील.

६१० ज्या राजाला आळस काय तें माहीत नाही, तो वामनाच्या तीन पायलांत मावलेल्या त्रिभुवनाला स्वसत्तेखाली आणू शकेल.

### सर्ग ६२ : पुरुषार्थशाली उद्योग

- ६११ अशक्य समजून कोणत्याही कार्यापासून मागे नको वळू. तुझे प्रयत्न कोणतीही गोष्ट प्राप्त करून घ्यायला तुला समर्थ करतील.
- ६१२ कोणतेही काम अर्धवट नको ठेवू. काम अर्धवट सोडणाऱ्यांची जग पर्वा करित नाही.
- ६१३ कितीही कष्ट पडले तरी जो खचत नाही, त्यालाच सर्वांची सेवा करण्याची शक्ति लाभण्याचें भाग्य असतें.
- ६१४ षंढाच्या हातांतील हत्याराप्रमाणें आळशी माणसाचें औदार्य होय. ते औदार्य टिकत नाही.
- ६१५ जो सुखासीन नसून यत्नदेव आहे, तो सामर्थ्यस्तंभ आहे; तो आपल्या मित्रांना आधार वाटतो; तो त्यांचे दुःखांशु पुसून टाकतो.
- ६१६ उद्योग म्हणजे भाग्यजननी; आलस्य म्हणजे दारिद्र्य आणि विनाश यांची जननी.
- ६१७ दुःखदेवतेचें घर आलस्यांत असतें. परंतु जो आलस्य-वश होत नाही, त्याच्या उद्योगांत लक्ष्मी येऊन नांदते.
- ६१८ जवळ संपत्ति नाही म्हणून लाजायचें कारण नाही; परंतु जाणूनबुजून श्रमांपासून पराङ्मुख होणें ही गोष्ट मात्र लाजिरवाणी आहे.
- ६१९ जरी देव आणि दानवाहि तुझ्याविरुद्ध उभे राहिले तरी उद्योगदेवता तुझ्या श्रमाचें फळ तुला दिल्यावांचून राहणार नाही.

६२० दैवाला शरण न जातां जे अखंड यत्नशील असतात, ते दैवाला फजीत करतात.

### सर्ग ६३ : दुर्दैव आलें तरी धीर न सोडणें

- ६२१ दुर्दैव भेटायला आल्यास प्रसन्न मुखानें त्याचें स्वागत करा. दुर्दैव आलें असतां धीर धायला एकच वस्तु समर्थ आहे. ती म्हणजे हास्य.
- ६२२ अस्थिर मन संकटसमुद्राला तोंड देण्यासाठी स्थिर वृत्तीने सिद्ध होतांच संकटें खालीं मान घालतात, ती लाजतात.
- ६२३ जे दुःखानें दुःखी होत नाहीत, ते दुःखाला दुःखी करतात.
- ६२४ प्रत्येक अडचणींतून मार्ग काढण्यासाठीं जे पराकाष्ठेचा प्रयत्न करतात, तेच खरे पुरुष होत.
- ६२५ अनंत अडचणीं आ पसरून समोर असतांनाहि ज्याचा धीर खचत नाही, त्याच्या मार्गात यायला अडचणीनाच अवघड वाटतें.
- ६२६ दैवाची कृपा असतांना जे फुशारून जात नाहीत, ते दुर्दैव आलें असतांना तरी कां म्हणून रडतील ?
- ६२७ शरीर दुःखाचें माहेरघर आहे असें जाणून शहाणे लोक शरीरावर संकटें आलीं तरी रंजीस येत नाहीत.
- ६२८ जो मनुष्य सुखासक्त नाही, तो दुःखें हा मर्त्य जीवनाचा नियमच आहे असें समजून अडचणींनीं कष्टी होत नाहीं.
- ६२९ वैभवाचे काळीहि जो सुखांत रमत नाही, तो पडत्या काळांत दुःखानेंहि रडत नाही.
- ६३० कष्टांमुळे होणाऱ्या त्रासाला नि दगदगीला जो आनंदरूपच मानतो, त्याची शत्रुहि स्तति करतात.

## २ : राज्यसंस्थेतील घटक

### सर्ग ६४ : मंत्री

- ६३१ मोठमोठ्या गोष्टी कशा सिद्धीस न्याव्या, तदर्थ साधनें कोणती, मार्ग कोणते आरंभ केव्हां करावा; हे सारे जो जाणतो, तो मंत्री नेमण्यास योग्य हो
- ६३२ ज्ञान, निश्चय, अदम्य श्रम, प्रजेच्या हिताकडे अखंड प्रेमळ दृष्टि, आवरचे एक, अशीं मंत्र्याची पांच लक्षणे होत.
- ६३३ जो विभक्तांना एकत्र आणू शकतो, एकत्र असलेल्यांत फूट पाडू शकत अस्तित्वांत असलेले स्नेहसंबंध सांभाळू शकतो, तो खरा समर्थ मंत्री होय.
- ६३४ कोणते बेत करावे हे जो ठरवतो, ते बेत कसे पार पाडावे हे जो जाणत ज्याचे मत नेहमीं निश्चित नि निर्णायक असते, तो योग्य मंत्री असें समजा
- ६३५ जो विधिज्ञ आहे, धर्मज्ञ आहे, जो पुष्कळ अध्ययन केलेला आहे, विचारपूर्वक बोलतो, प्रसंगोचित जाणतो, तो योग्य मंत्री होय.
- ६३६ उपजत बुद्धिमान असून अध्ययनाने ज्यांनी भरपूर ज्ञान मिळविलेले आ त्यांना जगांत दुर्बोध असें काय आहे, सूक्ष्म असें काय आहे ?
- ६३७ तूं पुस्तकी पंडित असलास तरी अनुभवाने येणारे शहाणपण मिळव तदनुसार वाग.
- ६३८ राजा मूर्ख असला, पदोपदी मंत्र्याच्या कामांत अडथळे आणीत असत तरीहि मंत्र्याने त्याला योग्य नि रास्त तेच नेहमीं सांगत रहावे.
- ६३९ जो मंत्री गुप्त कारस्थाने करून राजाचाच नाश करू बघतो, तो सात को शत्रूपेक्षांहि भयंकर होय.

६४० जे वृढमति नसतात, ते मोठमोठ्या योजना आंखतात; परंतु प्रत्यक्ष कृतीच्या वेळेस कचरतात, त्यांचे हेतु कधीहि तडीस जाणार नाहीत.

### सर्ग ६५ : वक्तृत्व

६४१ वक्तृत्वाची देणगी खरोखर इतर सर्व देणग्यापेक्षां अपूर्व अशी आहे.

६४२ भाग्य वा दुर्भाग्य जिभेवर अवलंबून आहे. बोलण्यांत उद्धटपणा येऊं नये म्हणून जप.

६४३ ज्या वक्तृत्वानें मित्र अधिकच जवळ येतात, आणि शत्रूहि विरघळतात, तेच खरें वक्तृत्व.

६४४ प्रत्येक प्रसंग नीट तोलून बघ नि प्रसंगोचित बोल. याहून हितकर नि पुण्यप्रद दुसरें कांही नाही.

६४५ अशी वाणी बोल की दुसऱ्यांच्या शब्दांनीं जी निरुत्तर होणार नाहीं.

६४६ श्रोत्यांना आपलेसें करून घेणें, दुसऱ्यांच्या भाषणांतीलहि मथितार्थ आपल्या भाषणांत आणणें, हें कसलेल्या मुत्सद्याचें काम आहे.

६४७ जो गोंधळत नाही, भीत नाही; जो अस्खलित बोलतो; त्याचा वादविवादांत कोण पराजय करील ?

६४८ ज्याचें भाषण मुद्देसूद नि व्यवस्थित असतें, मनें वळवणाऱ्या शब्दांत असतें; त्याच्या पाठीशी सारें जग उभें राहिल.

६४९ मोजक्या निवडक शब्दांत ज्यांना आपले विचार मांडतां येत नाहीत, तेच भाराभर बोलण्यासाठी हपापलेले असतात.

६५० स्वतः मिळविलेलें ज्ञान जे दुसऱ्यास नीट देऊं शकत नाहीत, ते फुलूनहि सुवास न देणाऱ्या फुलांप्रमाणें समजावे.

### सर्ग ६६ : कर्माचिं पावित्र्य

- ६५१ दुसऱ्याशी मैत्री जोडल्यानें यश येते; परंतु आपली कृति शुद्ध असेल तर सर्व मनोरथ पूर्ण होतिले.
- ६५२ ज्या कर्मापासून शाश्वत सुख नि क्रीति लाभणार नाहीत, त्यांच्यापासून पराङ्मुख हो.
- ६५३ या जगांत परमोच्च पदी शोभावे असें ज्यांना वाटते, त्यांनीं कलंक लावणाऱ्या सर्व कर्मापासून दूर रहावे.
- ६५४ वस्तूंचे यथार्थ स्वरूप जाणणारे, वाईट दिवस आले तरीहि वाईट कृत्ये करायला प्रवृत्त होणार नाहीत.
- ६५५ “ अरेरे ! काय मी केले ? ” असें पाठीमागून ज्या कृत्यांमुळे रडत म्हणावे लागेल, त्यांपासून आधीच दूर रहावे; असें कृत्य एकदां हातून झाले असले तरी फिरून करू नये.
- ६५६ सूत्र लोक ज्या कृत्यांस नियम नि त्याज्य समजतात, ती कधी करू नये; भुक्तेनें तळमळणारे आईचे प्राग वांचवावयाचे असले तरीहि तीं कर्मे करू नयेत.
- ६५७ अन्याय्य मार्गांनिं मिळवलेल्या संपत्तीपेक्षां थोरांचें दारिद्र्यहि श्रेयस्कर होय.
- ६५८ श्रेष्ठ नीतिधर्म ज्या गोष्टी करू नये म्हणून सांगतो, त्या करून जरी तुम्ही यशस्वी झालांत तरी शेवटीं तुम्हांस पस्तावावे लागेल.
- ६५९ दुसऱ्यांना छळून, पिळून, रडवून जें मिळवाल, तें तुमच्या हातांतूनहि जाईल आणि जातांना तुम्हांलाही ढळढळां रडवील; परंतु खऱ्या धर्मांनिं जोडलेले जरी मध्येच गेले तरी पुन्हां येईल आणि वाढेल.
- ६६० कपटानें संपत्ति मिळवूं बघणें म्हणजे कच्च्या मडक्यांत पाणी ठेवण्याप्रमाणें आहे.

**सर्ग ६७ : निश्चयी संकल्पशक्ति**

- ६६१ कर्तृत्वाचा मोठेपणा हा वास्तविक दृढ इच्छाशक्तीचा मोठेपणा असतो. तिच्यामुळे कर्तृत्व शक्य होतें. इतर गोष्टी शेवटपर्यंत टिकत नसतात.
- ६६२ जें सिद्धीस जाणारच नाही असें नक्री वाटतें त्याचा आरंभ न करणें, आणि ज्याचा आरंभ केला तें कितीहि अडचणी आल्या तरी न सोडणें — ही शहाण्या लोकांच्या वागणुकीची दोन तत्वे आहेत.
- ६६३ कार्यासिद्धीनंतरच कार्यकर्ता आपलें मन बोलून दाखवितो; आपण आधीच आपले ब्रेत जाहीर केले तर अपरिहार्य अडचणी मार्गांत येण्याचा संभव असतो.
- ६६४ बोलणें सोपें असतें; बोलल्याप्रमाणें तडीस नेणें महाकर्म कठीण.
- ६६५ मोठमोठीं कामें करून दाखवल्याबद्दल ज्याची प्रसिद्धि आहे, अशा मनुष्याची राजाला फार जरूर असते. तो राजाच्या उपयोगी पडेल नि सारे त्याची वाहवा करतील.
- ६६६ इच्छेनुसार तुम्हांला सारें कांही मिळेल; परंतु सारी इच्छाशक्ति तेथें हवी, सारी निश्चयी संकल्पशक्ति तेथें हवी.
- ६६७ केवळ तोंडाकडे बघून मनुष्याला तुच्छ मानूं नको. घडघड जाणारा प्रचंड रथ लहानशा आंसावर अवलंबून असतो.
- ६६८ संपूर्ण विचारानें एखादी गोष्ट करण्याचें तूं निश्चित केलें असशील, तर चलबिचल होऊं न देतां उत्साहपूर्वक त्या गोष्टीच्या मार्गें लाग.
- ६६९ ज्यांमुळे सुखाची वृद्धि होईल तीं कर्में कर, तीं सिद्धीस नेण्यासाठीं मन वज्राप्रमाणें कठोर नि खंबीर करून प्रयत्न कर; मरणान्तिक दुःखें सहन करावीं लागलीं तरी हटूं नको.

६७० ज्यांचा निश्चय वृद्ध नाही, त्यांनी आपल्या मार्गात कितीही मोठेपणा मिळविला, तरी जग त्यांना किंमत देत नाही.

### सर्ग ६८ : कामें नीट करणें

- ६७१ साऱ्या चर्चांचा हेतु कांही तरी निश्चित करणें हा असतो. निश्चित ठरल्यावर कामाला विलंब लावणें चूक आहे.
- ६७२ ज्या गोष्टी हळुहळुच करायच्या असतात, त्या सावकाश विचारानें कर; परंतु ज्या झटपट उरकायला हव्यात, त्या क्षणभरहि दूर ढकलूं नको.
- ६७३ जेव्हां जेव्हां परिस्थिति अवसर देईल, तेव्हां तेव्हां आपल्या ध्येयाकडे सरळ जात जा; जेव्हां परिस्थिति प्रतिकूल असेल, तेव्हां ज्या मार्गांत फार विरोध नाही, त्याचें अनुसरण कर.
- ६७४ अपुरें कार्य नि अशान्त शत्रू न विझलेल्या विस्तवाप्रमाणें आहेत; वेळ येतांच वाढून निष्काळजी मनुष्याचा ती निःपात करितील.
- ६७५ कोणतेंहि कार्य करतांना पांच गोष्टी लक्षांत ठेवायला हव्यात : कार्याचें स्वरूप, योग्य वेळ, योग्य स्थळ, कसें करायचें, कशानें करायचें ( साधनें ).
- ६७६ कोणतेंहि कार्य सुरू करण्यापूर्वी त्याला श्रम किती पडतील, मार्गांतील अडचणी आणि अपेक्षित फायदा या गोष्टी लक्षांत घ्याव्यात.
- ६७७ आपणांला जी गोष्टी साध्य करून घ्यावयाची आहे, तिच्यांत जो तज्ज्ञ आहे, त्याच्या पोटांत शिरून त्या गोष्टीचें वर्म समजून घ्यावें.
- ६७८ एका हत्तीकडून दुसऱ्या हत्तीस फशीं पडतात. त्याप्रमाणें एक कार्य दुसऱ्या कार्याचें साधन कर.
- ६७९ मित्रांना बक्षिसें देण्याआधीं शत्रूंना शान्त करण्याची नि त्यांना मित्र बनवण्याची त्वरा कर.

६८० जीविताची रोज उठून धागधुग वाटू नये म्हणून दुर्बलांनी संधी येतांच प्रवच्छाशीं दोस्ती जोडायला नेहमी तयार असावें; निर्धास्त वाटावें म्हणून सतत प्रयत्न करावे.

### सर्ग ६९ : दूत ( वकील )

- ६८१ प्रेमळ स्वभाव, श्रेष्ठ कुळांत जन्म, राजाला आकर्षील अशी चालचलणूक हे दूताचे गुण होत.
- ६८२ राजनिष्ठा, प्रखर बुद्धि, बोलण्यांतील चातुर्य, त्वरित ग्रहणशक्ति हे गुण दूतास अत्यन्त आवश्यक होत.
- ६८३ आपल्या राजाचा फायदा व्हावा अशा रीतीनें जो दुसऱ्या राजांजवळ बोलू शकतो, तो बुद्धिमतां वरिष्ठ समजावा.
- ६८४ व्यवहारकुशल, विद्याव्यासंगी आणि दिसायला रुबावदार अशा माणसास शिष्टाईसाठी पाठवावें.
- ६८५ अप्रिय बोलणें शक्य तों टाळून, मोजक्या गोड शब्दांनीं दूतानें आपल्या स्वामीचें हित साधावें.
- ६८६ विद्यावान्, उत्साही, प्रसंगोचित जाणणारा, मन जिकून घेणारें सुंदर बोलणें ज्याला साधतें, अशा माणसाला परराष्ट्रांकडे दूत म्हणून पाठवावें.
- ६८७ जो काळ वेळ ओळखतो, जो स्वकर्तव्य जाणतो, शब्द उच्चारण्यापूर्वीं जो मनांत ते बोलून पाहतो, तो उत्कृष्ट दूत होय.
- ६८८ शिष्टाईसाठीं पाठवलेला दूत निश्चयी वृत्तीचा, शुद्ध हृदयाचा नि सुंदर चालचलणुकीचा असावा.
- ६८९ ज्याच्या बोलण्यांत दुर्बलत्व नाही; न शोभणारें असें कांहीं नाही; जो निश्चयाचा खंबीर आहे; असा मनुष्यच दुसऱ्या राजांच्या दरबारांत आपल्या राजाचा संदेश घेऊन जायला योग्य होय.

६९० मरणाची भीति दाखवली तरीहि जो खरा राजदूत आहे तो कर्तव्यांत कसूर करणार नाही; आपल्या स्वामीचें हित प्रयत्नपूर्वक तो साधील.

### सर्ग ७० : राजासमोर कसें वागावें

- ६९१ राजाजवळ वागतांना, ऊत्र घेण्यासाठी विस्तवापासून फार दूर नाही, परंतु फार जवळहि नाही असें आपण बसतो, तसें असावें.
- ६९२ ज्या गोष्टीची राजाला इच्छा असते, तिच्याविषयी आपण हपापलेले नसणे, हा त्याची मर्जी संपादण्याचा निश्चित उपाय आहे. त्यामुळे धनलाभहि होईल.
- ६९३ आपली नाचक्री होऊं नये असें वाटत असेल तर अपयशी न होण्याची दक्षता बाळग. तूं कोणतेंहि काम नीट पार पाडूं शकत नाहीस, असा एकदां बभ्रा झाला म्हणजे तो कधीहि दूर करतां येणार नाही.
- ६९४ थोरांमोठ्यांच्या देवत कानांत कुजबुजूं नये; किंवा ते जवळ असतां दुसऱ्यांकडे पाहून हंसूंहि नये.
- ६९५ कोणाचें बोलणें चोरून ऐकूं नकोस; जें तुझ्यापासून मुद्दाम गुप्त राखण्यांत आलेलें आहे, तें माहीत करून घेण्याच्या भानगडींत पडूं नकोस. ज्या वेळेस एखादी गोष्ट तुला सांगितली जाईल त्या वेळेसच तूं ती ऐक.
- ६९६ राजाची लहर लक्षांत घ्यावी; काळवेळ ओळखून राजाला ज्यायोगें संतोष होईल असें आकर्षक बोलणें करावें.
- ६९७ प्रिय असणाऱ्या गोष्टीच राजासमोर बोलाव्या. त्यानें सांग म्हणून आज्ञापिलें तरीहि अप्रिय नि अहितकर गोष्टी त्याला सांगूं नये.
- ६९८ राजा अल्पवयी असो वा आप्तसंबंधी असो; त्याच्याजवळ थडामस्करी करूं नये. त्याच्या प्रतिष्ठेस साजेसेंच वर्तन त्याच्याजवळ करावें.
- ६९९ ज्यांची दृष्टि गोंधळलेली नसून निर्मळ नि स्वच्छ आहे, ते आपण राजाचे आवडते आहोत म्हणून अनुचित वर्तन कधीहि करणार नाहीत.

७०० आपण राजाच्या फार विश्वासांतील आहोंत असें समजून जे अयोग्य वर्तन करतात, त्यांचा नाश होईल.

### सर्ग ७१ : तोंडावरून परीक्षा

- ७०१ दुसऱ्याचें तोंड उघडण्यापूर्वीच त्याच्या मनांतील जो जाणतो, तो या जगाचें भूषण होय.
- ७०२ दुसऱ्याच्या मनांतील जो खात्रीपूर्वक ओळखतो तो जणू देवच आहे असें समज.
- ७०३ दुसऱ्यांच्या तोंडावरूनच त्यांच्या मनांतील जे ओळखतात अशांना कांहींहि करून तूं आपल्या सलागारमंडळांत घे.
- ७०४ न बोलतां जे ओळखतात, अशांची चर्या इतरांप्रमाणेंच दिसली तरी अशांना एक विशिष्ट वर्गच असतो.
- ७०५ हृदयांत काय चाललें आहे तें एका दृष्टिक्षेपानेंच जर डोळ्याला ओळखतां आलें नाही तर ज्ञानेंद्रियांतील वैशिष्ट्य कोठें उरलें ?
- ७०६ जवळच्या वस्तूचा रंग स्फटिक धारण करतो, त्याप्रमाणें मनाचा रंग मुद्रा धारण करीत असते.
- ७०७ मुद्देहून सूक्ष्म नि संवेदनाक्षम असें दुसरें जगांत काय आहे ? हृदयांतील सुखदुःख प्रथम चर्याच दर्शविते.
- ७०८ बोलल्याशिवाय तुझ्या अंतःकरणांतील गोष्टी जो जाणू शकतो, तो जर तुझा झाला तर त्याच्याकडे पाहूनच तुझे हेतू पूर्ण होत जातील.
- ७०९ डोळ्यांच्या लहरी जो जाणतो तो केवळ त्यांच्याकडे पाहूनच हृदयांत प्रेम आहे की वैर आहे तें सांगेल.
- ७१० स्वतःला पाताळयंत्री समजतात त्यांच्यामध्ये विशेष कांहीं असेल तर त्यांचा डोळा.

### सर्ग ७२ : श्रोत्यांची वृत्ति ओळखणे

- ७११ बांधवहो, तुम्ही वक्तृत्वाचा अभ्यास केलेला आहे; सद्भिः रुचि काय तेंहि तुम्ही जाणतां; श्रोतृवृंदाचें स्वरूप नीट ओळखा, त्यांना रुचेल नि पचेल असें भाषण करा.
- ७१२ वक्तृत्वकलाभिज्ञांनीं, प्रथम श्रोत्यांची लहर नि मनोवृत्ति नीट ओळखून मगच काळजीपूर्वक विचार करून तुम्ही भाषण करीत जा.
- ७१३ सभेचा रागरंग न बघतां जो एकदम बोलू लागतो, त्याला वक्तृत्वकला कळत नाही; एवढेंच नव्हे तर त्याला कांहीहि कळत नाहीं.
- ७१४ शहाण्यांच्या नि पांडितांच्या सभेत शहाणपणाच्या नि पांडित्याच्या गोष्टी कराव्या; परंतु मूर्खांच्या सभेत साधेपणाचा शुभ्र वेष धारण करावा.
- ७१५ वृद्धांच्या परिषदेंत पुढाकार घ्यावयाचा नाही, असें मनांत ठरवायला फारच संयम लागतो. हा गुण इतर सद्गुणांपेक्षां शतपटीनें शोभतो.
- ७१६ सुज्ञांसमोर जो अपशब्द बोलतो तो स्वतःचें नुकसान करतो. आपण धर्म-मार्गापासून च्युत झालों असें मनांत येऊन नंतर त्याला पस्तावावें लागेल.
- ७१७ गुणी विचक्षणांच्या सभेत विद्वानाची विद्या खलून दिसते.
- ७१८ सुज्ञ व जाणत्या लोकांना उत्तम सल्ला देणें म्हणजे जिबंत वृक्षाच्या मुळांना पाणी घालण्याप्रमाणें आहे.
- ७१९ प्रतिष्ठित व सुज्ञ लोकांनी आपलें भाषण मोठ्या आवडीनें ऐकावें असें ज्यांना वाटत असेल, त्यांनीं चुकूनहि मूर्खांच्या सभेत भाषण करूं नये.
- ७२० जे लोक तुमचें उणें पाहण्यासाठीं अधीर आहेत, अशांच्या समोर व्याख्यान देणें म्हणजे गटारावर अमृतवर्षाव करण्याप्रमाणें आहे.

### सर्ग ७३ : सभेंतील आत्मविश्वास


- ७२१ जे वक्तृत्वकलाभिज्ञ आहेत, जे रस जाणतात, सद्भिरुचि ओळखतात, ते आपलें म्हणणें व्यवस्थित रीतीनें कसें मांडावें तें जाणतात. सुज्ञांच्या सभेत त्यांची कधी फजिती व्हायची नाही.
- ७२२ विद्वानांच्या सभेंतहि जो आपली निश्चित मतें निर्भयपणें मांडतो, त्यांचें समर्थन करूं शकतो, तो विद्वानांचा मुकुटमणि होय.
- ७२३ समरांगणांत मृत्यूलाहि आह्वान देणारे अनेक आढळतात; परंतु न गांगरतां सभेला तोंड देणारा दुर्मिळ.
- ७२४ ज्यांत तूं तज्ज्ञ आहेस, जें तूं आपलेंसें केलें आहेस, ते ठामपणें विद्वानांसमोर मांड; परंतु ज्याचें तुला ज्ञान नाही, ज्यांत तूं पारंगत नाहीस, तें सारें त्यांच्यापासून शीक.
- ७२५ सभेंत निर्भयपणें बोलतां यावें म्हणून तर्कशास्त्र नि न्यायशास्त्र यांचा अभ्यास कर.
- ७२६ ज्या तरवारींत पाणी नाही, ती काय चाटायची आहे ? पंडितांच्या सभेंत घाबरणाऱ्याला ग्रंथांचा काय फायदा ?
- ७२७ पंढ्याच्या हातांतिल तरवारीप्रमाणें पंडितसभेंत घाबरणाऱ्यांचें ज्ञान होय.
- ७२८ विद्वानांच्या सभेत आपलें म्हणणें जर त्यांच्या गळी उतरवतां आलें नाही तर आपलें ज्ञान फोल होय.
- ७२९ विद्वानांच्या सभेंत गलितधैर्य होणाऱ्यांची विद्या केवढीहि असली तरी अडाण्यापेक्षांहि त्यांची योग्यता कमी लेखिली जाईल.
- ७३० सभेंत गांगरणारे आणि स्वतःचे विचार ज्यांना नीट विवरून सांगतां येत नाहीत, ते जिवंन अमले तरी मृतवत्च होत.

### सर्ग ७४ : देश

- ५३१ जेथें नेहमीं भरपूर पीक येते, जेथें ऋषिमुनीचें माहेर आहे, भाग्यवान आणि संपन्न लोक जेथें नांदनात, तो देश थोर होय.
- ५३२ आपल्या सकलैकधर्मांमुळें जो देश जनतेचें प्रेम ओढून घेतो, दुष्काळ नि दुर्भिक्ष यांपासून जो देश मुक्त असतो, तो देश थोर होय.
- ५३३ कितीहि ओढें पडलें तरी जो देश सारें सहन करतो, आणि कर वगैरे व्यवस्थित देतो, तो देश थोर होय.
- ५३४ जेथें दुष्काळ नाही, रोगराई नाही, शत्रूंच हल्ले जेथें होत नाहीत, तो देश थोर होय.
- ५३५ ज्या देशांत आपसांत झगडणारे पंथ नि जाति नाहीत, जेथें खुनी अराजक नाही, जेथें देशाचा नाश करणारे देशद्रोही नाहीत, तो देश थोर होय.
- ५३६ शत्रूमुळें ज्या देशाची धूळदाण होत नाही, आणि परचक्र आलें तरीहि ज्याच्या उत्पन्नांत कांहीं कमी होत नाही, तो देश सर्वश्रेष्ठ होय.
- ५३७ नद्या, झरे, वेळेवर पाऊस, योग्य ठिकाणी डोंगरपर्वत, मजबूत तटबंदी, या गोष्टींची प्रत्येक देशास अत्यन्त जरूरी असते.
- ५३८ संपत्ति, भरपूर पीक, सुखी प्रजा, रोगमुक्तता, परचक्रापासून सुरक्षितता, राज्याची, कोणत्याहि देशाची हीं पांच भूषणें होत.
- ५३९ लोकांच्या श्रमाशिवायहि जो देश विपुल देतो, तोच खरोखर देश; श्रम केल्यावरच जो देतो, त्याला देश म्हणणे योग्य नाही.
- ५४० देशाला बरील सर्व गोष्टी अनुकूल असूनहि जर राजसुख नसेल तर सारें व्यर्थ.

सर्ग ७५ : दुर्ग, किल्लेकोट.

- ७४१ संरक्षणाच्या चिन्तेंत असणाऱ्या दुर्बळ राजांना दुर्ग साहाय्य देतातच; परंतु प्रबळानाहि त्यांच्यापासून मदत होते.
- ७४२ नद्या, समुद्र, वाळवंटे, पर्वत, घनदाट जंगले, ही निरनिराळ्या तऱ्हेचीं संरक्षक साधनेंच आहेत.
- ७४३ किल्ल्यांच्या बाबतीत उंची, जाडी, भक्कमपणा आणि अभेद्यपणा या चार गोष्टी लक्षांत घेतल्या जातात असें शास्त्र सांगते.
- ७४४ ज्याला फार थोड्या जागीं धोका आहे, जो विस्तीर्ण आहे, पाडाव करूं पाहणाऱ्यांना जो पुरून उरतो, तो खरोखर अजिंक्य दुर्ग होय.
- ७४५ अभेद्यता, आंतील सैन्याला स्वसंरक्षणाची शक्यता, आंत भरपूर धान्य-सामुग्री व इतर सामान असणे, या गोष्टी किल्ल्याला आवश्यक आहेत.
- ७४६ ज्यांत सर्व प्रकारची सामुग्री आहे, ज्याच्या रक्षणासाठी राजनिष्ठ लोक सिद्ध आहेत, जो चांगल्या तऱ्हेनें तोंड देईल तोच खरोखर किल्ला होय.
- ७४७ वेढा घालून, हल्ला करून किंवा दगलबाजी करून जो घेणें शक्य नाही, तोच खरोखर अजिंक्य किल्ला.
- ७४८ शत्रू शर्थ करीत असतांहि आंतील सैन्य ज्यामुळें शत्रूला पराभूत करतें तो खरा किल्ला होय.
- ७४९ विविध तटबंदी नि माऱ्याच्या जागा, यांमुळें जो दुर्ग अभेद्य केला गेला आहे, शत्रू दूर आहे तोंच त्याची धुळधाण उडवायला जो स्वतःच्या सैनिकांना समर्थ करतो, त्यालाच किल्ला म्हणावें.
- ७५० किल्ला कितीहि अभेद्य नि बळकट असला, तरी तेथील सैन्य जर दमदार नि शर्थांनं लढणारें नसेल तर काय उपयोग ?



### सर्ग ७६ : द्रव्य मिळविणें

- ७५१ महत्त्व नसणाऱ्यांना महत्त्व प्राप्त करून देणारें द्रव्यासारखें दुसरें कोणतें साधन आहे ?
- ७५२ दरिद्री माणसाचा सुर्वत्र अपमान होतो; धनवानाला सर्वच या बसा म्हणतात.
- ७५३ द्रव्य म्हणजे अचंचल दीप-ज्योति; ज्याच्याजवळ हें निष्कंप द्रव्यतेज आहे, त्याला कोटेंच अंधार नाही.
- ७५४ उत्तम व्यवहारानें जोडलेल्या धनानें पुण्य नि सुख प्राप्त होतात.
- ७५५ ज्या द्रव्यार्जनांत दया नि उपकार यांना थारा नाही, तें द्रव्यार्जन नको.
- ७५६ जप्त केलेल्या मालमत्ता, बेवारशी मिळकती, जकाती, लडाईंतील लूट, या सर्वांमुळें राजाचा खजिना समृद्ध होत असतो.
- ७५७ प्रेमांमुळें दया नि सहानुभूति जन्मतात; परंतु त्यांचें संवर्धन व्हायला लक्ष्मी ही धात्री हवी असते.
- ७५८ श्रीमंतांनं एखादें काम अंगावर घेणें म्हणजे टेंकडीवरून हत्तींची झुंज पाहण्याप्रमाणें आहे. ( म्हणजे त्या मनुष्याला भीति नि चिंता नसते. )
- ७५९ द्रव्य भरपूर मिळवावें. शत्रूचा अभिमान धुळींत मिळवायला यासारखें तीक्ष्ण शस्त्र नाही.
- ७६० न्याय्य रीतीनं धनार्जन करणाऱ्याला धर्म आणि काम हे पुरुषार्थहि सहज प्राप्त होतील.

### सर्ग ७७ : सैन्य

- ७६१ राजाच्या मालकीच्या गोष्टीपैकी मुख्य गोष्ट म्हणजे शिस्तीत वाढलेलें सुसज्ज सैन्य होय.

- ७६२ बिकट परिस्थितीत भयकर हल्ले होत असतांहि जे खरे वीर असतात ते मारूं किंवा मरूं या निश्चयानें उभे असतात.
- ७६३ उंदरांची प्रचंड सेना समुद्राप्रमाणें गदारोळ करीत आली तरी भुजंगाचा एक फूत्कार ऐकतांच त्यांची गर्जना बंद पडेल.
- ७६४ ती खरी सेना, जिला पराजय माहीत नाही, फितुरी ठाऊक नाही, आणि पराक्रम जिची परंपरा आहे.
- ७६५ खवळलेला काळ प्रत्यक्ष समोर युद्धास आला असतांहि जें सैन्य शौर्यानें तोंड देतें, तें खरें सैन्य.
- ७६६ पराक्रम, स्वाभिमान, गोधळांताहे झटपट निर्णय घेणें आणि परंपरागत शौर्य-धैर्याची प्रभा, या चार गोष्टी म्हणजे सैन्याचें चिलखत होय.
- ७६७ खरें लढाऊ सैन्य शत्रूसाठीं टपलेलें असतें, शत्रू केव्हांहि आला तरी त्याला तेव्हांच मातीत मिळवूं असा त्याला आत्मविश्वास असतो.
- ७६८ सैन्य जरी दमदार, काटक नि सहनशील असलें, तरी दारुगोळा नि इतर लष्करी साधनांच्या योगेंच विजय प्राप्त होत असतो.
- ७६९ जें संख्येनें कमी नाही, वेळेवर पगार मिळत असल्यामुळे जें उपाशी नाही, जें द्वेषमत्सरद्रोहानें ग्रस्त नाही, तें सैन्य नेहमी विजयीच होणार.
- ७७० सैनिक भरपूर आहेत; परंतु सेनानीची वाण असेल तर सैन्य कसें उभें करतां येईल ?

### मर्ग ७८ :: आत्मनिरपेक्ष योद्धा

- ७७१ हे शत्रूनें, रणांगणांत माझ्या स्वामीसमोर उभे राहूं नका. ज्यांनीं ज्यांनीं आजपर्यंत त्याला आह्वान केलें, त्यांच्या शवांवर कबरी उभ्या राहिल्या.
- ७७२ नेम धरून सजाला बाणानें ठार मारण्यापेक्षां हत्तीवर भाला फेंकून त्याला नो न लागला तरी त्यांत अधिक शौर्य आहे.

- ७७३ निःशंकपणे शत्रूवर तुटून पडण्याला पराक्रम म्हणतात; परंतु पराभूताला उद्धारपणे क्षमणे नि वांचवणे यांत मनाचा मोठेपणा आहे. त्याने पराक्रमाला शोभा चढते.
- ७७४ त्या वीराने स्वतःचा भाला शत्रूच्या हत्तीवर फेंकला; तो दुसरा भाला वघत होता, इतक्यांत स्वतःच्या शरीरांतच रुतलेला भाला त्याला दिसला. परमानंदाने तोच उपटून त्याने हातांत घेतला.
- ७७५ आपल्यावर भाला फेंकला जात असतां डोळ्या लवणे हे वीराला लाजिरवाणे नाही का ?
- ७७६ रक्तसावी जखमा ज्या दिवशी वीराला स्वतःच्या शरीरावर दिसत नाहीत, तो दिवस त्याला व्यर्थ गेल्याप्रमाणे वाटतो.
- ७७७ त्रिभुवनव्यापी कीर्ति मिळावी म्हणून जे उत्सुक असतात, प्राणांची ज्यांना पर्वा नसते, त्यांच्या डाव्या पायांतलil तो तोडर पाहणे किती धन्यनेचे असते !
- ७७८ योद्धे युद्धांत प्राणांची पर्वा करीत नाहीत; प्राण धोक्यांत घालून नका असे सेनानीने सांगितले तरीहि ते निःशंकपणे शत्रूवर तुटून पडतात.
- ७७९ स्वीकृत कामी यश यावे म्हणून जे प्राणपर प्रयत्न करतात, त्यांना कोण बरे नावे ठेवील ?
- ७८० ज्याला आपल्या मरणाने सेनानीच्या डोळ्यांतून अश्रू आणतां येतील, असे मरण यावे म्हणून भिक्षा मागितली तरी काय हरकत ?

### सर्ग ७९ : मैत्री

- ७८१ मैत्रीहून दुर्मिळ जगांत काय आहे ? शत्रूच्या सर्व दुष्ट कारस्थानांपासून बचाव करणारे मैत्रीहून अधिक बळकट असे चिलखत कोठे मिळणार ?

- ७८२ थोरांची मैत्री शुक्लेन्दुवत् वर्धमान असते; मूर्खांची कृष्णपक्षांतील चंद्राप्रमाणे असते.
- ७८३ थोरांची मैत्री थोर ग्रंथांच्या अध्ययनाप्रमाणे आहे; जितकें अधिक अंतरंगांत शिरावें, तितकी अधिकच शोभा नि गोडी.
- ७८४ मैत्री म्हणजे गप्पा नव्हे, केवळ हास्यविनोद नव्हे; तर आपण चुकीच्या मार्गानें जात असतां ती कानउघाडणीहि करते व सांवरते.
- ७८५ नेहमी भेटणें व एकमेकांच्या जवळ बसणें या वरपांगी गोष्टी; मैत्रीचें बंधन हृदयैक्यामुळे दृढ होत असतें.
६. तोंड देखल्या स्मित करणें म्हणजे मैत्री नव्हे; हृदयाला हंसवणारी प्रीति जेथें असते तेथें मैत्री असते.
- ७८७ पापापासून परावृत्त करणारा, सन्मार्गाकडे वळवणारा, विपत्तीत बाजू घेणारा, तो खरा मित्र.
- ७८८ वाऱ्यानें कमरेचें वस्त्र उडवले जात असतां तें सांवरण्यासाठी हात ज्याप्रमाणें झटकन् धांवतो, त्याप्रमाणें उघड्या पडलेल्या मित्राच्या साहाय्यास धांवतो, तोच खरा मित्र.
- ७८९ मैत्रीचें खरें माहेर कोठें? जेथें दोन मनं परस्परांची उन्नति व्हावी म्हणून शक्य त्या सर्व गोष्टीत सहकार्य करतात तेथें.
- ७९० तो मजवर इतकें प्रेम करतो, मी त्याच्यावर इतकें प्रेम करतो, असें किती जरी म्हटलेंत तरी जी मैत्री मोजली जाते, तिच्यांत कांहीं तरी कमी आहे.

### सर्ग ८० : मैत्रीसाठीं योग्यायोग्य परीक्षा

- ७९१ प्रथम पारख केल्याशिवाय मैत्री करणें याच्यासारखा धोका नाही. कारण एकदां मैत्री जडली म्हणजे ज्याला म्हणून हृदय आहे, तो ती सोडणार नाही.

- ७९२ प्रथम परीक्षा केल्याशिवाय जो मित्र जोडतो तो स्वतःवर संकट ओढून घेतो. अशा गोष्टीचा परिणाम अखेर प्राणनाशांत होतो.
- ७९३ ज्याच्याशी मैत्री करायची असेल, त्याचें कुटुंब, त्याचे गुणावगुण, त्याचे आप्तेष्टमित्र, या सर्वांची नीट चौकशी करून मगच मैत्री जोडावी.
- ७९४ जो सत्कुलज आहे, जो निंदा, अपकीर्ति यांना भितो, अशाची मैत्री वाटेल ती किंमत देऊन जोडावी.
- ७९५ ज्यांना सन्मार्ग माहीत आहे, तूं वाईट मार्गानें जातांच जे तुझी नीट कान-उघाडणी करू शकतील, अशांना मित्र कर.
- ७९६ विपत्तीतहि एक गुण आहे; मित्रांची प्रीति मोजण्याचें विपत्ति हें एक माप आहे.
- ७९७ मूर्खांच्या मैत्रीपासून मुक्तता हा सर्वांत मोठा फायदा आहे.
- ७९८ ज्या गोष्टींत अपयश आल्यानें तुला फार वाईट वाटेल, त्यांना आरंभूच नको; विपत्तीत जे तुला टाकून जाताल अशांची मैत्री नको.
- ७९९ आपत्कालीं दगा देणाऱ्याच्या मैत्रीचा विचार मनांत येतांच मृत्युशय्येवरहि हृदय करपून जाईल.
- ८०० पवित्रांची मैत्री मोठ्या असोशीनें मिळव; अपात्रांची संगति—त्यांना कांहीं देऊन का होईना—परंतु सोडून दे.

### सर्ग ८१ : जीवश्च कंठश्च

- ८०१ आपल्या मित्रानें आपल्याशी वागतांना कितीहि स्वातंत्र्य घेतलें तरी जर आपण रागावणार नसूं तरच ती खरी मैत्री.
- ८०२ मोकळेपणानें नि प्रेमळपणानें परस्परांजवळ वागणें यांत मैत्रीचें सर्वस्व आहे. अशा अतिपरिचयाचा थोरांना कधीं राग येत नाही.

- ८०३ तुमची मैत्री फारां दिवसांची असेल; परंतु ती जर मित्राला मोकळीक देणार नसेल, स्वातंत्र्याची सवलत देणार नसेल, तर ती काय कामाची ?
- ८०४ परस्परांच्या वृद्ध परिचयावर विसंबून एकमेकांस न विचारतांही मित्र जेव्हां एखादी गोष्ट करतो, तेव्हां जे प्रेमळ हृदयाचे असतात, त्यांना त्यांत प्रेमच दिसते.
- ८०५ मित्रानें केलेल्या एखाद्या गोष्टीमुळे, समजा, तुम्हांला दुःख झालें तरी त्याची एकरूपता, अभिन्नता, आपल्या मित्राला यामुळे दुःख होईल ही त्याला नमलेली कल्पना, इत्यादि गोष्टी मनात आणाच्या.
- ८०६ मित्र तुमच्या नाशाला कारणीभूत झाला तरीहि तुम्ही जर खरे मित्र अमाल तर त्या हृदयाच्या मित्रास टाकणार नाही.
- ८०७ ज्यानें मनापासून कित्येक दिवस प्रेम केले, त्याचें प्रेम, मित्रानें वरचेवर जरी नुकसानीत आणलें तरी, कमी होत नाही.
- ८०८ आपल्या खऱ्या मित्रासंबंधी कोणी कितीहि कागाळ्या केल्या तरी जो ऐकत नाही, त्याला तो मित्रच जेव्हां अपाय करतो, तेव्हांहि आनंदच होतो. (कारण मित्राला क्षमा करून आपली गाढ मैत्री दाखवायला प्रसंग मिळतो.)
- ८०९ जो दुसऱ्यावर अविचल प्रेम करतो, त्याच्यावर सारें जग प्रेम करतें.
- ८१० आपल्या जुन्या मित्रांवरचें ज्याचें प्रेम बदलत नाही, त्याच्याकडे शत्रूसुद्धां प्रेमानें पाहतील.

### मर्ग ८२ : अपायकारी मैत्री

- ८११ जणु तुम्हांला खाऊन टाकतील इतकें प्रेम जे तुमच्यावर करतात, मैत्री जोडण्याच्या वेळेपेक्षां तोडण्याच्या वेळेसच जे अधिक गोडीगुलाबी दाखवतात, अशांच्या हृदयांत प्रेमाचा लवलेशहि नसतो.

- ८१२ फायद्यासाठी जे खुशामत करतात, फायदा नाही असें दिसतांच जे खुशाल सोडून जातात, अशा नीचांची मैत्री लाभली काय न लाभली काय, सारखीच.
- ८१३ मैत्रीमुळे काय फायदा होईल याचा जे हिशेब करीत बसतात ते वेश्या व चोर यांच्या वर्गातीलच समजावे.
- ८१४ वरती बसणारास फेंकून रणांतून पळून जाणाऱ्या घोड्याप्रमाणें कांहीं लोक असतात; असे मित्र मिळण्यापेक्षां नसलेले बरे.
- ८१५ विश्वास टाकणाऱ्या मित्रास संकटकाळीं आणि त्याला मदतीची अपेक्षा असतांना जे सोडून जातात, अशा नीचांची मैत्री नसलेली बरी.
- ८१६ मूर्खांशीं दृढ मैत्री असण्यापेक्षां शहाण्यांचें शत्रुत्वहि शतपटीनें बरें.
- ८१७ खुशामत्ये आणि चलती आहे तोंवर मैत्री करणारे, अशापेक्षां शत्रूचा द्वेषहि पुरवला.
- ८१८ एखाद्या कामांत तूं जिवापाड मेहनत करीत असतां जे तुझ्या मार्गांत अडथळेच आणतात, अशांजवळ एक शब्दहि न बोलतां दूर जाणें हें चांगलें.
- ८१९ ज्यांच्या वाणीत आणि करणीत मेळ नाही, अशांजवळ मैत्री स्वप्नांतहि मनांत आणाल तरी नुकसान होईल.
- ८२० तुम्ही एकटे असतांना तुमच्या जवळ गोड बोलतात; परंतु सभेंत जे तुमची टर उडवतात, उपहास करतात, अशांच्याजवळ जरासुद्धां जाऊं नकोस.

### सर्ग ८३ : खोटी मैत्री

- ८२१ शत्रूनें वरपांगी दाखविलेली मैत्री म्हणजे ऐरण होय; वेळ येतांच या ऐरणीवरच तो तुला टोकून काढील.

- ८२२ जे वरून मित्र दिसतात, परंतु अंतरी शत्रु असतात, अशांची मैत्री खा-  
हृदयवत् चंचल समज.
- ८२३ शत्रु कितीहि विद्वान् असला, त्याने नीतिशास्त्राचे, धर्मशास्त्राचे कितीहि  
ग्रंथ वाचले असले, तरी त्याच्या हृदयांतील द्वेष जाणें अशक्य आहे.
- ८२४ तोंडावर हास्य खेळवणारे परंतु मनांत मत्सर बाळगणारे, अशा दांभिक दुष्टांना  
भिऊन वाग.
- ८२५ ज्यांची मते तुझ्याशी एकरूप नाहीत, अशांची वाणी कितीहि मोहक वाटली,  
तरी त्यांच्यावर थोडाहि विश्वास ठेवूं नकोस.
- ८२६ शत्रु लोणकडी प्रेमाची भाषा बोलला, तरी त्याचें खरें स्वरूप एका क्षणांत प्रगट  
होईल.
- ८२७ शत्रूने बोलण्यांत कितीहि नम्रता दाखविली तरी विश्वसूं नकोस; वांकलेले  
धनुष्य उपाय सुचविने.
- ८२८ जोडलेल्या हस्तांजलींतहि शत्रूनें शस्त्र लपविलें असेल; त्याच्या अश्र्वरहि  
विश्वसू नकोस.
- ८२९ बाहेर चारचौघांत तुझी स्तुति करणार, परंतु गुप्तपणें तुझी कुटाळकी करणारे,  
अशांजवळ तूंहि वरून हसून खेळून वाग, परंतु वेळच आली तर आलिंगन  
देनांना त्याला चिरडून टाकण्यास कचरूं नकोस.
- ८३० उघडपणे शत्रूजवळची मैत्री झुगारून देतां येत नसेल, तर मैत्रीचें सांग  
चालू ठेव. तो वरपांगी मैत्री दाखवतो, तशी तूंहि दाखव. परंतु हृदयांत  
त्याला जागा देऊं नकोस.

### सर्ग ८४ : मूर्खपणा

- ८३१ तुला मूर्खपणा समजून व्यायचा आहे? हितकर फेंकणें नि अहितकर  
कवटाळणें याला मूर्खपणा म्हणतात.

- ८३२ अयोग्य नि नीच गोष्टीकडे मन जाणें याला मूर्खपणा म्हणतात.
- ८३३ अविचैकी मनुष्य कर्तव्यपराङ्मुख आणि उद्धट असतो, त्याला लाज नसते. ज्या गोष्टी हृदयाशी धराव्या त्या तो कधीहि धरणार नाही.
- ८३४ विद्वान् आहे, दुसऱ्यास शिकवतो; परंतु स्वतःच्या वासनांचा मात्र गुलाम आहे; अशाहून मूर्ख अविचारी दुसरा कोण आहे ?
- ८३५ मूर्ख एका जन्मांत स्वतःविषयी इतकें बोलतो कीं त्यामुळे सात जन्म नरकांत निःशंक स्थान मिळेल.
- ८३६ क्षणभर टिकणारे उद्योग जो आरंभतो, आणि त्यांचीहि पुढे माती करतो, तो पुढें गोत्यांत, बंधनांत पडल्याशिवाय राहणार नाही.
- ८३७ मूर्खाला मिळालेल्या ठेव्यामुळे इतरेजनांची चंगळ उडेल; धरची मात्र उपाशी मरतील.
- ८३८ मूर्खाच्या हातांत मोलवान् वस्तु पडल्या तर आधींच मर्कट तशांत मद्य प्यायलेला, अशासारखा तो वागेल.
- ८३९ मूर्खाची मैत्री मोठी गमतीची असते; ती तुटली तरी दुःख होत नाही.
- ८४० न धुनलेला पाय कोचावर ठेवावा, तद्वत् सन्मान्य लोकांच्या सभेत मूर्खानें पाऊल ठेवणें होय.

### सर्ग ८५ : अहंकारी मूर्खपणा

- ८४१ व्यवहारज्ञानाचा अभाव हें खरें दारिद्र्य; दुसऱ्या दारिद्र्याला जग दारिद्र्य समजत नाही.
- ८४२ मूर्खानें आपण होऊन देणगी दिली, तर देणगी मिळणाऱ्याचे नशीब म्हणायचें, दुसरें काय ?
- ८४३ शत्रूसुद्धां आणणार नाही अशीं संकटें आपल्या हातांनी मूर्ख आपल्यावर ओढून घेतो.

- ८४४ मी मोठा शहाणा असें म्हणण्यांत जितकी उथळ बुद्धि आहे, तितकी कोठेंच दिसणार नाही.
- ८४५ नसलेलें ज्ञान स्वतःजवळ आहे असें सांगणारा मूर्ख, स्वतःजवळ असलेल्या ज्ञानाविषयीहि साशंकता निर्मितो.
- ८४६ मनोबुद्धीची कुरूपता जर पदोपदीं प्रकट होत असेल, तर शरीर शृंगारून काय फायदा ?
- ८४७ गुप्त गोष्ट स्वतःजवळ न राखूं शकणारा उथळ आणि उतावीळ मनुष्य स्वतःवर मोठी संकटें ओढून आणील.
- ८४८ जो दुसऱ्याचा चांगला सल्ला ऐकत नाही, आणि चांगलें काय हें कळण्याची ज्याला अकल नाही, तो मरेपर्यंत स्वजनांना दुःख देत मात्र राहणार.
- ८४९ मूर्खाचे डोळे उघडण्याचा प्रयत्न करणारा मूर्ख होय; कारण मूर्ख एकाच वृष्टिकोनानें बघतो, आणि तेंच बरोबर असें त्याला वाटत असतें.
- ८५० सारे जग ज्या गोष्टी मानतें, त्याहि नाकारणारा मनुष्य पृथ्वीवरचा मूर्तिमंत सैतान होय.

### सर्ग ८६ : विरोधी वृत्ति

- ८५१ दुसऱ्याला नेहमी उडवून लावण्याच्या वृत्तीमुळें शेवटी द्वेष जन्माला येतो.
- ८५२ मुद्दाम भांडण उकरून काढण्यासाठी तुझा शेजारी जरी अपाय करायला आला, तरीहि तूं सूडबुद्धि मनांत न बाळगणें उत्तम.
- ८५३ नेहमी भांडणें उकरीत बसण्याचा रोग फार वाईट; या रोगापासून मुक्त होणारा कायम टिकणारी कीर्ति मिळवील.
- ८५४ उद्धटपणासारखा अवगुण नाही; तो तुला हृदयांतून घालवतां आला तर तुला परमोच्च आनंद लाभेल.

- ८५५ जो वैर टाळतो, त्याला धुळीत मिळविण्याची कोण इच्छा करील ?
- ८५६ शेजाऱ्यावर सदैव जळफळणारा आणि उद्धटपणांतच आनंद मानणारा लौकरच ठेंचाळेल नि पडेल.
- ८५७ जो राजा कलहप्रिय आहे, मत्सरी आहे, त्याला देशाच्या अभ्युदयाची दृष्टि नसते.
- ८५८ कलहनिवृत्ति भाग्य देते; परंतु कलहाचें भूतच वाढवाल तर लगोलग नाश आल्याशिवाय राहणार नाही.
- ८५९ तुमच्यावर देव सुप्रसन्न असेल तर तुम्ही क्रोधवश होणार नाही; परंतु दैवानें तुमचा नाश करायचेंच ठरवेल असेल, तर तुम्ही शेजाऱ्याजवळ इतक्या घमेंडखोरपणानें वागाल कीं सीमा नाही.
- ८६० उद्धटपणामुळें सारी कटुता जन्मते; सुस्वभावामुळें शान्ति नि ऐक्य यांचें मधुर फळ मिळते.

### सर्ग ८७ : शत्रूचीं लक्षणं

- ८६१ प्रबळांशी स्पर्धा नको; परंतु दुबळ्यांवर क्षणभरहि न थांबतां चढाई कर.
- ८६२ जो राजा दुष्ट आहे, ज्याला मित्र नाहीत, एकाकी ठाण मांडण्याची ज्याला शक्ति नाही, तो शत्रूच्या सैन्याविरुद्ध कसा टिकाव धरणार ?
- ८६३ ज्या राजाला धैर्य नाही, अक्रल नाही, जो शेजाऱ्याशीं स्नेहानें वागत नाही, तो ताबडतोब शत्रूच्या भक्ष्यस्थानीं पडतो.
- ८६४ जो राजा तामसी आहे, ज्याच्या ताब्यांत जीभ नाही, तो सर्व काळी, सर्व स्थळी, सर्वांच्या भक्ष्यस्थानीं पडेल.
- ८६५ ज्याला कसें वागावें तें कळत नाही, ज्याला स्वाभिमान नाही, राजनीतीकडे जो लक्ष देत नाही, त्याला पाहून शत्रूंना आनंद होतो.

- ८६६ जं राजा विषयवासनास बळी पडतो, क्रोधान्ध होऊन बुद्धि गमावतो, त्याच्याशी वैर आल्यास वैरी आनंदतो.
- ८६७ जो राजा कामांना हात घालतो; परंतु त्यांत यश यावें म्हणून खटपट मात्र करित नाही, अशाशी किंमत देऊनहि शत्रुत्व पत्करावें.
- ८६८ राजा अवगुणांच्या पुतळा असेल तर त्याला मित्र मिळणार नाहीत आणि त्याचे शत्रू आनंदतील.
- ८६९ प्रतिस्पर्धी मूर्ख नि मित्रा असेल तर शत्रूला आनंद होतो.
- ८७० मूर्ख शेजाऱ्यांशी लढून सहजपणे मिळणाऱ्या विजयाकडे जो लक्ष देत नाही, त्या राजाला कधीहि कीर्ति मिळणार नाही.

### सर्ग ८८ : उगीच शत्रु निर्माण करणें

- ८७१ थडेनेंसुद्धां आपण होऊन शत्रुत्वाची दुष्ट भावना मनांत बाळगू नये.
- ८७२ धनुष्य ज्यांचें शस्त्र आहे अशांना आह्वान देच; परंतु जिह्वा हें ज्यांच शस्त्र आहे त्यांना मात्र उगीच संतापवू नकोस.
- ८७३ मित्र नसतांना जो राजा अनेक शत्रूंना आह्वान देतो, तो मूर्खाहून मूर्ख समजावा.
- ८७४ शत्रूला मित्र बनविण्यांत जो पटाईत आहे, त्याची सदैव सत्ता राहिल.
- ८७५ दोन शत्रूंशीं तुला एकाकी लढण्याचा जर प्रसंग आला, तर त्या दोहोंतील एकाला स्वतःच्या बाजूला वळविण्याचा प्रयत्न कर.
- ८७६ शेजाऱ्याच्या बाबतीत—तो शत्रु असो वा मित्र असो—तू जर कांही करावयाचें ठरविलें असशील, तर तें तू जेव्हां स्वतः अडचणीत असशील, त्या वेळेस करू नकोस.
- ८७७ तुझ्या अडचणी ज्यांना माहीत नाहीत, त्यांना त्या कळूं देऊं नकोस; तुझी व्यगें शत्रूसमोर उघड करूं नकोस.

- ८७८ चांगल्या योजना कराव्या; साधनें समृद्ध करावी; किल्लेकोट नि संरक्षणाची साधनें बळकट ठेवावी. असें कराल तर तुमच्या शत्रूचा अभिमान लौकरच धुळीला मिळेल.
- ८७९ काटेरीं झाडें लहान आहेत, तोंच तोडावी; कारण मोठी झाल्यावर ती तोडूं पाहाल तर ती तुमचे हात कापून टाकतील.
- ८८० तुम्हांला तुच्छ मानणाऱ्यांचा गर्व जर तुम्ही दूर न कराल, तर तुमचा लौकरच नाश होईल.

### सर्ग ८९ : घरभेदे

- ८८१ आमराया, झरे, यांच्यापासून रोगराई उत्पन्न होत असेल तर त्यांच्यापासून कोठला आनंद, कोठलें सुख ? तद्वत् आप्तेष्टच जर तुमच्या नाशाची खटपट करीत असतील, तर त्यांचा त्यागच करावा.
- ८८२ नागव्या तरवारीप्रमाणें उधड शत्रुत्व करणाऱ्याची तेवढी भीति नाही, परंतु मैत्रीचें ढोंग करणाऱ्या शत्रूपासून मात्र सावध राहिलें पाहिजे.
- ८८३ गुप्त शत्रूंच्या बाबतींत सावध रहा; कारण तूं संकटांत आहेस असें दिसताच ते तुझा निःपात करतील.
- ८८४ मैत्रीचें ढोंग करणारे शत्रु अनेक कारस्थानें रचीत असतात; तुझ्या आप्तेष्टांच्या मनांत ते विष कालवतील.
- ८८५ स्वतःचे आप्तेष्टच जेव्हां द्रोही नि विश्वासघातकी बनतात, तेव्हां ते संकटें आपणून तुझा जीव धोक्यांत आणतील.
- ८८६ फंदफितुरी एकदां का राजवाड्यांत, सैन्यांत शिरली, म्हणजे मग तिला बळी न पडणें अशक्य होतें.
- ८८७ घरभेद्या असलेलें घर घडू झांकण असलेल्या भांड्याप्रमाणें असतें; दिसायला एक; परंतु वस्तुतः दोन.

- ८८८ ज्या घरांत घरभेदी असतो, तें गंजलेल्या लोखंडाप्रमाणें धुळीत मिळतें.  
 ८८९ घरभेद्या असलेल्या घराचें गृहछिद्र लहानसें असलें, तरी विनाश तेथें विरट्या घालीत असतो.  
 ८९० तुमच्याविषयी द्वेषमत्सर बाळगणाऱ्याजवळ तुम्ही आपलेपणानें वागणें म्हणजे घरांत सर्प धेऊन राहण्याप्रमाणें आहे.

### सर्ग ९० : बलवंतांचा राग

- ८९१ जे सर्वशक्तिमान् आहेत, कर्तुमकर्तु करूं शकतील, अशांच्या क्रोधापासून स्वसंरक्षणेच्छु माणसानें जपवें; त्यांच्या क्रोधाला तिळभरहि जागा देऊं नये.  
 ८९२ तुम्ही बलवंतांचा अपमान कराल, तर त्यांची शक्ति तुमच्यावर अपरिहार्य अशी अनन्त दुःखें लोटील.  
 ८९३ तुला स्वतःचा सर्वनाश करून घ्यायचा आहे ? तर मग जा आणि तुझा नाश करण्याचें ज्यांना सामर्थ्य आहे त्यांना डंवच.  
 ८९४ जो प्रबळाला दुखवितो, तो आपण होऊन मृत्यूला बोलावतो.  
 ८९५ प्रबळ शस्त्रास्त्रांनी सज्ज अशा राजाचा राग जो ओढवून घेईल, त्याची कोठेंहि धडगत नाही.  
 ८९६ वणव्यांत सांपडलेले एक वेळ जिवानिशीं सुटतील; परंतु प्रबळांचा अपमान करणाऱ्यांना मात्र आशा नाही.  
 ८९७ तपःसामर्थ्यसंपन्न ऋषि जर तुझ्यावर संतापले, तर तुझें हें कुत्रेराचें वैभव कोठें राहिल ?  
 ८९८ आपला पाया पक्का आहे, कोणाचेंहि भय नाही, असें जरी तुम्हांस वाटलें तरी पर्वताप्रमाणें बलवान् असणाऱ्यांनीं मनांत आणलें तर तुमचें तें समूळ उत्पाटन करूं शकतील.

- ८९९ पवित्र व व्रती लोक देवेन्द्रावर संतापले तर तो देवेन्द्रहि स्वाराज्य गमावून रमातळास जाईल.
- ९०० तपोनिधीची वक्र दृष्टि वळली, तर मी मी म्हणणारे मातबरहि धुळीस मिळतील.

### सर्ग ९१ : बाईलवेडे

- ९०१ बाईलवेड्यांना मोठेपणास मुकावें लागतें; मोठमोठ्या गोष्टी आपण करूं अशी ज्यांना महत्त्वाकांक्षा असेल, त्यांनी या मोहापासून दूर रहावें.
- ९०२ अति स्त्रैणाची विलासलालसा लोकांत उदाहरण म्हणून दाखविली जाईल व लज्जेनें त्याला मान खाली घालावी लागेल.
- ९०३ पत्नीसमोर लाळ घोटणाऱ्याला थोरांमोठ्यांसमोर तोंड दाखवायला जागा नसते.
- ९०४ जो आपल्या पत्नीचा दास आहे, त्याला मोक्ष नाही. त्याची बुद्धि पै-किंमतीची समजा.
- ९०५ जो आपल्या पत्नीलाहि भितो, तो थोरांमोठ्यांची सेवा कशी करणार ?
- ९०६ पत्नीच्या सुकुमार बाहुपाशांना भिऊन जे उभे राहतात, ते देवांप्रमाणे राहिले, वागले, तरी त्यांना कोणीहि मान देणार नाही.
- ९०७ राज्यकारभारांत जो बायकांचें बड चालू देतो, त्याच्याहून विनयशील कुमारिका अधिक थोर नि श्रेष्ठ आहे.
- ९०८ बायकोच्या मुठींत वागणारे आपल्या मित्रांच्या गरजा पुरवूं शकणार नाहीत, कोणतेहि चांगलें काम करूं शकणार नाहीत.
- ९०९ जे स्त्रियांच्या हातीं सत्ता देऊन त्यांच्या तंत्रानें वायतात, त्यांना धर्मार्थ नाहीतच; परंत प्रेमाचाहि खरा आनंद त्यांना लाभणार नाही.

९१० मोठ्या गोष्टी मनांत खेळवणारे, ज्यांच्यावर ईश्वरी कृपा असते, ते स्नेह-पणाचा मूर्खपणा कधीही करणार नाहीत.

### सर्ग ९२ : वारांगना

- ९११ ज्या स्त्रिया प्रेमासाठी नव्हे तर पैशासाठी म्हणून परपुरुषाची इच्छा करतात, त्यांच्या मोहक लीला दुःखाकडे नेतील.
- ९१२ वरपांगी प्रेम दाखवून स्वार्थावर ज्यांची दृष्टि असते, अशा स्त्रियांचे मार्ग नीट पहा व चार पावले दूर रहा.
- ९१३ प्रियकराला आलिंगन देतांना वेद्या प्रेम दाखविते; परंतु प्रेतालाच आपण कवटाळीत आहोंत असें ती मनांत समजते.
- ९१४ निर्मळ कर्माची आवड असणारे वेदयेच्या स्पर्शानें स्वतःला अपवित्र करीत नसतात.
- ९१५ गाढी विद्वत्ता नि विवेक ज्याच्याजवळ आहे, असा पुरुष जिचे सौंदर्य सर्वासाठी आहे अशा वेदयेच्या स्पर्शानें स्वतःला कलंक लावून घेणार नाही.
- ९१६ स्वहितदक्ष मनुष्य आपल्या सौंदर्याची विक्री करणाऱ्या वेदयेच्या हाताला स्पर्श करीत नाही.
- ९१७ फुलपांखरी वृत्तीचे उथळ लोकच शरीरानें कवटाळणाऱ्या परंतु मन अन्यत्र असणाऱ्या स्त्रियांच्या पाठोपाठ जातात.
- ९१८ धूर्त व मायावी स्त्रियांचीं आलिंगनें फसद्या अप्सरांच्या आलिंगनांप्रमाणें मूर्खानाच मोहक वाटतात.
- ९१९ शृंगारसाज केलेल्या वेदयेचें मृदु बाहु म्हणजे नरकाची गर्ता; नीच लोकच या गर्तेत पडून सडतात.
- ९२० देवाची अवकृपा असणारे लोकच दोन मनें असणाऱ्या वेदया, मद्य आणि द्यूत यांत आनंद मानतात.

### मर्ग ९३ : सुरापान

- १.२१ मद्यपी माणसाचे शत्रु त्याला कधीहि भिणार नाहीत; मद्यपी मिळविलेली कीर्ति गमावील.
- १.२२ सुरापान करूं नका; सज्जनांनी आपणास मानावं असे वाटत असेल तर दारूपासून दूर रहा.
- १.२३ दारूड्याचें दर्शन जन्मदात्या मातेसाहे किळसवाणे वाटतें; मग इतर रत्नान्ध जनांस वाटेल यांत काय आश्चर्य ?
- १.२४ दारूचें व्यसन ज्याला लागतें, त्याला लज्जादेवी सोडून जाते.
- १.२५ स्वतःचे पैसे देऊन दारू पिणें आणि बुद्धिभ्रष्ट होऊन गटारांत लोळणें, हा मूर्खपणाचा कळस होय.
- १.२६ नेहमी ताडी पिणारा नेहमी झोपी गेल्याप्रमाणें किंवा मृतवत्च मानावा.
- १.२७ चोरून दारू पिऊन जे बेहोष होऊन पडतात, त्यांच्या व्यसनाचा लोकरच गवगवा होऊन फजीती होते.
- १.२८ दारूड्यानें दारू म्हणजे काय तें मला माहीतहि नाही, असें ढोंग तरी करू नये; कारण खोटें बोलण्याचें आणखी एक पाप ते करतात.
- १.२९ सुरामत्ताजवळ जो बुद्धिवाद करूं पाहतो, सुरापानाचे तोटे त्याला समजवूं पाहतो, त्याचें तें करणें म्हणजे पाण्यांत बुडालेल्याजवळ मशाल शोधण्याप्रमाणें आहे.
- १.३० मद्यप्याची स्थिति तुम्ही शुद्धीवर असतांना पहाल तर दारू प्यायल्यावर आपली स्थिति कशी होईल, त्याचें चित्र डोळ्यांसमोर नाहीं का आणतां येणार ?

सर्ग ९४ : द्यूत

- ९३१ तूं जिंकणार असलास तरीहि द्यूत खेळूं नको. तुझें तें जिंकून घेणें माशांनं गिळलेल्या गळापमाणें आहे.
- ९३२ द्यूतासक्त लोक एक मिळवतील; तर शंभर गमावतील. या जगांत स्वतःची भरभराट करून घ्यायला त्यांना कोठें वाव आहे ?
- ९३३ पुनः पुनः सारें पणास लावाल तर सारें गमावाल.
- ९३४ द्यूतांनं जितक्या लौकर दारिद्र्य येतें, तसें कशानेंच येत नाहीं. द्यूतांनं नांव बद्द होतें आणि वाटेल तें घाणेरडें कृत्य करायलाहि मनुष्य तयार होतो.
- ९३५ फांसे खेळण्यांतिल आपल्या कौशल्याचा अभिमान बाळगणारे नि द्यूतगृहा-कडे जाणारे पुष्कळ झाले. परंतु रडला नाहीं, पस्तावला नाहीं, असा कोणीहि त्यांत दिसत नाहीं.
- ९३६ द्यूतासक्तीच्या रूपानें तुमचें दुर्दैवच यतें नि तें तुम्हांला अंध करते. शेवटी अन्नान्नदशा प्राप्त होते.
- ९३७ जुगाराच्या अड्ड्यावर जाऊन तूं आपला वेळ वायां दवडशील, तर लौकरच सारी संपत्ति संपुष्टांत येईल, तुझा नांवलौकिकहि नष्ट होईल.
- ९३८ द्यूतामुळे संपत्ति जाईल, प्रामाणिकपणाहि नाहीसा होईल, द्यूतामुळे तुझे हृदय कठोर होईल, तुझ्यावर दुःखसंकटें कोसळतील.
- ९३९ जो द्यूतरत आहे, त्याला यश, तेज, विद्या, वैभव—सारें सोडून जाईल. त्याला दुपारची भ्रान्त पडेल.
- ९४० दुःखीकष्टी मनुष्य आशेंनं अधिकच जीवनासक्त होतो, त्याप्रमाणें द्यूतांत गमावणारा अधिकाधिकच इरेस पडतो.

### सर्ग ९५ : औषधे

- ९४१ कफ, पित्त, वात, यांत कोणाचेंहि आधिक्य होतांच रोग होतो.
- ९४२ पहिलें अन्न पचल्यावरच जर दुसरें खाल्लें, तर औषधाची जरूरच नाही.
- ९४३ बेतानें खा; पहिलें पचलें असेल तरच खा; आयुष्यवर्धनाचा हा राजमार्ग होय.
- ९४४ सणसणून भूक लागेपर्यंत वाट पहा आणि मग प्रकृतीस मानवणारें अन्न बेतानें घे.
- ९४५ प्रकृतीला मानवणारा आहार प्रमाणांत वेशील, तर कधीच शारीरिक व्याधि होणार नाही.
- ९४६ पोट रिकामें असेल तेव्हांच खाणाऱ्याला आरोग्य शोधित येतें; आणि अपचन असतां हि खच्चून खाणाऱ्याला नाना रोग शोधित येतात.
- ९४७ पचनशक्तीच्या बाहेर मूर्खपणानें आधाशासारखें खाणाऱ्यास सतरा रोग जडतात.
- ९४८ रोग जडण्याचें कारण नि रोग हटण्याचे उपाय यांचा विचार कर; आणि नीट काळजी घेऊन रोग दूर करण्याच्या कामास लाग.
- ९४९ चिकित्सकानें रोग्याची एकंदर स्थिति, रोगचिकित्सा व काळ ह्या सर्व गोष्टींचा विचार करावा; आणि मग रोग्याला बरें करण्याच्या मार्गाला लागवें.
- ९५० रोगी, वैद्य, औषधे नि औषधे देणारे, या चार गोष्टींवर रोग बरा होण्याचें अवलंबून असतें. या चारांचे पुन्हां चार विविष्ट गुण आहेत.

### **संकीर्ण प्रकरण**

#### सर्ग ९६ : सत्कुल

- ९५१ जे कुलज असतात, त्यांच्याजवळ उपजतच सत्य, विनय, हे गुण असतात.
- ९५२ कुलवान् मनुष्य सद्वर्तन, सदाभिरुचि, चांगली रीतभात, प्रामाणिकपणा यांच्यापासून कधीहि च्युत होत नाही.

- १५३ हंसतमुख, उदार हात, गोड वाणी नि नम्रता, हे कुलवानाचे चार गुण आहेत.
- १५४ कुलवान मनुष्य कोटि कोटि द्रव्य मिळत असलें, तरीहि यशाला कलंक लावूं देणार नाही.
- १५५ जे कुलज आहेत ते दारिद्र्यांतहि औदार्य टाकणार नाहीत.
- १५६ आपल्या कुळाची थोर परंपरा, उत्तम चालरीत जो राखूं इच्छितो, तो कधीहि वाम मार्गाचा अवलंब करणार नाही.
- १५७ चंद्रावरील डाग स्पष्ट दिसतो; तद्वत् मोठ्या घराण्यांतील माणसाचा दोषहि पटकन् डोळ्यांत भरतो.
- १५८ थोर कुलांत जन्मलेल्याच्या ठायी जर उद्धट वाणी दिसून आली, तर लोक त्याच्या कुलशीलाविषयी शंका घेतील.
- १५९ अंकुरावरून भूमीची इच्छा; त्याप्रमाणें वाणीवरून कुळाची ओळख.
- १६० जर सद्गुणाची पारख असेल तर विनयशील हो; स्वतःच्या कुलाचा मान राखायचा असेल तर सर्वांना सन्मानावयास आधी शीक.

### सर्ग ९७ : स्व-मान

- १६१ प्राण गेला तरी मानहानि सहन करूं नको.
- १६२ आपल्यामार्गें आपलें विशुद्ध नांव रहावें असें वाटत असेल, तर मोठेपणासाठी म्हणूनहि खोटें कर्म करूं नको.
- १६३ वैभवाच्या काळी विनय अंगी असूं दे; पडत्या काळांत स्वाभिमानधनाला दृढ धरून ठेव.
- १६४ ज्यांनी विशुद्ध नांव मळविलें, ते मुंडन केलेल्या डोक्यावरून फेंकून दिलेल्या केसांप्रमाणें नीच आहेत.
- १६५ पर्वतासमान धीरगंभीर असणारीं माणसें अणूइतकेंहि दुष्कृत्य करतील तर क्षत्रांहन क्षत्र तीं दिसं लागतील.

- १६६ तुमचा उपहास नि तिरस्कार करणाऱ्या लोकांची खुशामत करून तेज चढत नसतं, कीर्ति मिळत नसते. मग कां बरं असें करावें ?
- १६७ आपला तिरस्कार करणाऱ्यांचें तोंड पाहून जगण्यापेक्षां तत्काळ मरणें बरें.
- १६८ स्वाभिमान गमावून कातडी राखूं पाहणाऱ्यांना प्रश्न आहे : स्वाभिमानापेक्षां का कातडी मोलाची आहे ?
- १६९ अंगावरची लोंकर जातांच कावरिमा प्राणी प्राणत्याग करतो; त्याप्रमाणें हज्ज्वार हृदयाचीं कांही माणसें आपला स्वाभिमान राखतां येत नाहीं असें दिसतांच जीवनाचा सोक्षमोक्ष करतात.
- १७० नांव गमावण्यापेक्षा मरणें बरें, असें म्हणणाऱ्या मानधनांना जग बंदील, त्यांच्या यशोभंदिरांत त्यांना पूजिल.

### सर्ग १८ : मोठेपणा

- १७१ उदात्त कर्माची महत्त्वाकाक्षा असणें म्हणजे मोठेपणा होय, मला त्या उदात्ताची जरूर नाही असें म्हणणें म्हणजे क्षुद्रता होय.
- १७२ सारी माणसें एकाच पद्धतीनें जन्मतात; परंतु जगतांत निरनिराळ्या रीतीनें त्यांची कीर्तिहि वेगवेगळी होते.
- १७३ मोठ्या कुलांत जन्मून मन मोठे नसेल तर ते मोठे नव्हेत, क्षुद्र कुलांत जन्मून मन क्षुद्र नसेल तर ते क्षुद्र नव्हेत.
- १७४ स्त्रीच्या पातिव्रत्याप्रमाणें स्वतःशी सत्यनिष्ठ असणाऱ्यांनाच मोठेपणा मिळवतां येतो.
- १७५ अशक्य गोष्टी योग्य साधनांनी शक्य करणें, हा योजकत्वाचा आणि चिकाटीचा गुण मोठ्यांच्या ठिकाणीं असतो.
- १७६ क्षुद्र वृत्तीच्या लोकांना पूज्यांना पूज्य मानून त्यांची सादिच्छा नि कृपा मिळवावी असें कधीच वाटत नाही.

- ९७७ क्षुद्रांना सुदैवानें जर ऐश्वर्य प्राप्त झालें तर त्यांच्या धमेंडीला सीमा उरत नाही.
- ९७८ मोठेपणा विजयी असतो; तेथें ढोंग नसतें; क्षुद्र लोक आपले गुण जगासमोर मांडित सुटतात.
- ९७९ जो मोठा आहे, तो सर्वाजवळ नम्रतेनें वागतो. क्षुद्र लोक उद्धटपणाचें आगर असतात.
- ९८० मोठेपणा दुसऱ्यांच्या दोषांवर पांघरूप घालतो; क्षुद्रता परनिदेशिवाय कधी बोलतच नाही.

### सर्ग ९९ : पात्रता

- ९८१ स्वतःची पात्रता वाढावी असें ज्यांना वाटतें, जे स्वकर्तव्य जाणतात, त्यांना जें जें चांगलें तें तें करावेंसें वाटतें.
- ९८२ पात्रता चारित्र्याच्या पावित्र्यांत असते; इतर गोष्टींनी पात्रता वाढत नसते.
- ९८३ विनय, प्रसन्न दयालुत्व, दुसऱ्याचे दोष क्षमणें, सर्वांवर प्रेम आणि सत्यनिष्ठा, हे थोर चारित्र्याच्या इमारतीचे पांच खांब आहेत.
- ९८४ साधूचा मोठा गुण म्हणजे अहिंसा; आणि ज्याची थोर योग्यता असते तो निंदेचा शब्द कधी बोलत नाही.
- ९८५ नम्रता हेंच बलवंताचेंहि बळ; मोठ्यांचें शत्रुविरुद्ध हेंच संरक्षक कवच असतें.
- ९८६ योग्यता कशी पारखावी? आपल्याहून क्षुद्र असणाऱ्यांच्या ठिकाणीं श्रेष्ठत्व दिसून आलें, तर तेंहि आनंदानें कबूल करणें म्हणजे पात्रता, म्हणजे योग्यता.
- ९८७ अपाय करणाऱ्यांवर उपकार न करील, वाईट इच्छिणाऱ्यांचेंहि भलें न चिन्तील, तर मग थोरांचें थोरपण तें कोठें उरलें ?
- ९८८ शीलाची संपत्ति भरपूर असेल तर दारिद्र्य हें कांहीं दूषण नाही.

- ९८९ आणिबाणीच्या प्रसंगीहि जो सत्त्वच्युत होत नाही तोच थोर योग्यतेचा.  
 ९९० मोठी माणसेंहि मोठेपणापासून च्युत होऊं लागलीं तर पृथ्वीला मानवांचा भार सहन करवणार नाही.

### सर्ग १०० : सभ्यता

- ९९१ जे मोकळ्या हातांनी सर्वांना जवळ घेतात, त्यांच्याजवळ सभ्यता सहजच असते.  
 ९९२ मानवाविषयीची सहानुभूति आणि कुलीनता यांच्यांतून सभ्यता जन्माला येते.  
 ९९३ बाह्य चिन्हें मानवांना एक करूं शकणार नाहीत; हृदयांतील विनयशील सभ्य भावच सर्वांना जोडूं शकेल.  
 ९९४ न्यायी, सत्यनिष्ठ, परोपकारी, सदाचारी, यांच्या चालीरीतीला जग श्रेष्ठ मानतें.  
 ९९५ थडेंतहि उपहासात्मक नि अपमानात्मक शब्द उच्चाराल तरी दुसऱ्याचें हृदय दुखवले जातें; म्हणून कुलवान् मनुष्य शत्रूजवळहि सभ्यतेनें वागतो.  
 ९९६ चांगल्या चालीरीतींची माणसें जगांत आहेत म्हणून जगाचें गाडें सुरळीत चाललें आहे. तीं नसतीं तर जगांतील सारा सज्जाव, सारी प्रेममय माधुरी नष्ट झाली असती.  
 ९९७ केवळ कुशाग्र असून काय उपयोगी? जर सभ्य चालरीत तुमच्याजवळ नसेल तर तुम्ही केवळ ओंडकेच आहांत.  
 ९९८ असभ्यता मानवाला शोभत नाही. अन्यायी अशा वैऱ्यांजवळहि असभ्यपणें वागणें बरें नव्हे.  
 ९९९ ज्यांना हास्य माहीत नाही, त्यांना या विशाल सृष्टींत दिवसाहि अंधारच आहे.  
 १००० पोरकटाजवळील धन-दौलत म्हणजे न वासलेल्या भांड्यांतील दुधा-प्रमाणें होय.

सर्ग १०१: संपत्तीचा उपयोग न करणे

१००१. संपत्ति सांठवून तिचा उपभोग न घेणारा मृतवत् समजावा.
१००२. राशिवेरी द्रव्य जमवून त्याचा यत्किंचितहि उपयोग न करणारा कवडी-  
चुंबक कृपण मनुष्य पुढील 'जन्मी भूत होईल.
१००३. जे नेहमी संचयच करतात, कीर्तीची ज्यांना स्पृहा नाही, त्यांचें जगणें  
पृथ्वीला भारभूत होय.
१००४. शेजाऱ्यांचा लोभ, प्रेम, स्नेह, मिळविण्याविषयी बेफिकीर असलेला आपल्या  
मागें ठेवील तरी काय ?
१००५. जे दुसऱ्यांस देत नाहीत, स्वतःहि उपभोगित नाहीत, त्यांची कोटि कोटि  
संपत्ति असली तरी काय उपयोग ?
१००६. जो दुसऱ्यास देत नाही, स्वतः भोगित नाही, तो संपत्तीला मिळालेला  
शाप होय.
१००७. जवळ असूनहि गरजू माणसास जो देत नाही, तो एकटी राहून आपलें  
तारुण्य व्यर्थ दवडणाऱ्या तरुणीप्रमाणें आहे.
१००८. ज्याच्यावर लोकांचें प्रेम नाही, त्याचें वैभव गांवाच्या मध्यभागी वैभवानें  
शोभणाऱ्या विषवृक्षाप्रमाणें आहे.
१००९. जो मनांत कधीहि धर्मविचार करित नाही, केवळ धनाच्या राशि जोडीत  
असतो, तो स्वतःचें शरीर नि मन दोघांना उपाशी ठेवतो. त्याचें द्रव्य  
दुसऱ्यांची धन होते.
१०१०. उपकार करण्यांत ज्यानें सारें गमावले, त्याला आलेली कष्ट दशा रिक्काम्या  
झालेल्या पावसाळी ढगाप्रमाणें समजावी: ती फार वेळ राहणार नाही.

### सर्ग १०२ : लज्जेची जाणीव

- १०११ स्वतःला न शोभणारें कर्म करायला सज्जन लोक लाजतात. त्यांची ही लज्जा स्त्रियांच्या लज्जाशीलतेहून निराळी असते.
- १०१२ अन्न, वस्त्र, संतति, या गोष्टी सर्वांना सारख्याच असतात. माणसाचें वैशिष्ट्य वरील लज्जाशीलतेंत आहे.
- १०१३ प्राण शरीरांत असतो; थोरपणा पवित्र लज्जाशीलतेंत असतो.
- १०१४ सलज्जता हा थोरांचा अलंकार होय, निर्लज्जपणें बडबडणारा डोळ्यांपुढें नको असें वाटतें.
- १०१५ दुसऱ्याचा अपमान स्वतःचा समजून जे खालीं मान घालतात, ते कोमल मधुर भावनांचें माहेर होत.
- १०१६ ज्या साधनांचा उपयोग केल्यानें मान स्वाली घालावी लागणार नाही, अशा साधनांहून भिन्न साधनांनीं थोर लोक राज्य मिळविण्याचाहि प्रयत्न करणार नाहीत.
- १०१७ ज्यांची स्वाभिमान-भावना अति हळु आहे, ते अपकीर्ति न व्हावी म्हणून प्राणहि फेंकतील; प्राण वांचावेत म्हणून ते लाज उगाळून पिणार नाहीत.
- १०१८ ज्या गोष्टीमुळे दुसऱ्यास लाज वाटते, त्या गोष्टींनीं ज्यांना लाज वाटत नसेल, त्यांच्याबद्दल धर्माला लाज वाटते.
- १०१९ परंपरागत कुलाचार न पाळल्यानें मनुष्य कदाचित् कुटुंबाला मुकेल; परंतु तो लाजच सोडील तर त्याला साऱ्याच हितमंगलाला मुकावें लागेल.
- १०२० ज्यांना लाज नाही, ते जिवंत असून मेलेलेच समजावे; कळसूत्री बाहुल्या-प्रमाणें ते जीवनाचें नाटक करतात झालें.

सर्ग १०३ : कुटुंबाला कळा चढवा

- १०२१ हातांनी काम करायला मी कधीच दमणार नाही अशा निश्चयासारखे कुटुंबाची भरभराट करणारे दुसरे साधन नाही.
- १०२२ पुरुषार्थशाली श्रम, भरपूर काम, उत्कृष्ट व्यवहारज्ञान, हे गुण ज्या कुटुंबांत आहेत ते वर चढलेच समजा.
- १०२३ मी माझ्या घराण्याला चांगले दिवस आणीन, अशा निश्चयाने जो बाहेर पडतो, त्याच्यासाठी देवसुद्धां कमर कसून कामाला पुढे होतात.
- १०२४ कुटुंबाचा उत्कर्ष व्हावा म्हणून जे श्रमांत कधी खंड पडून देत नाहीत, त्यांनी मनांत जरी मोठमोठे मनसुबे केलेले नसले, तरीही त्यांची भरभराट होईल.
- १०२५ असत्याचरण न करतां जो आपल्या घराण्याला ऊर्जित दशा आणतो, त्याचे सारे जग मित्र होते.
- १०२६ ज्या घराण्यांत आपण जन्मलो, त्या घराण्याचा मान वाढविणे, त्याची क्रीर्ति वाढविणे, यांत खरा पुरुषार्थ आहे.
- १०२७ रणांगणांत जो शूरवीर असतो, त्याच्यावर सारा भार येऊन पडतो; त्याप्रमाणे कुटुंबाचा भारसुद्धां, जो सहन करील, त्याच्यावरच येऊन पडतो.
- १०२८ आपल्या कुटुंबाच्या उत्कर्षाची ज्याला इच्छा आहे, त्याने वेळ वायां दवडू नये. तो जर मौजा मारीत बसेल, आपण मोठे आहोत अशा ऐटीत राहिल, तर घराण्याला अवकळा येईल.
- १०२९ येणाऱ्या प्रत्येक आघातापासून जो घराचे रक्षण करतो, त्याचे शरीर श्रमासाठी, कष्टासाठीच केवळ असावे ना ?
- १०३० ज्या घराण्याला आधार द्यायला समर्थ पुरुष नाही, त्या घराण्याची पाळे-मुळे संकटे खणून टाकतील.

### सर्ग १०४ : कृषि; शेती

- ०३१ कोठेंहि गेलांत तरी शेवटीं अन्नासाठीं नांगराच्या पाठीमागें उभें रहावें लागणारच. किती कष्ट पडले तरी शेवटीं कृषि हाच सर्वोत्तम धंदा होय, प्रमुख धंदा होय.
- ०३२ समाजाचे आधारस्तंभ शेतकरी होत; शेत नांगरण्याची शक्ति नसल्यामुळें जे इतर धंदे करतात, त्यांचाहि शेतकरीच आधार असतो.
- ०३३ जमीन कसून जे राहतात, तेच खरोखर जगतात. बाकी सारी दुनिया त्याच्या पाठोपाठ येते नि मिथेपणाची भाकर खाते.
- ०३४ ज्या राजाच्या राज्यांत भरदार कणसांच्या छायेत शेतें विसांवा वेत असतात, त्या राजाच्या छात्रासमोर जगांतील इतर राजांचीं छत्रें लवलेलीं दिसतील.
- ०३५ शेती करून जे भाकर खातात, ते स्वतःच्या पोटासाठीं कधीं याचना नाहीच करणार; उलट भिक्षा मागणाऱ्याला कधींहि नाही न म्हणतां भिक्षा घालतील.
- ०३६ शेतकरी हात जोडून बसेल तर सर्व इच्छांचा त्याग करणाऱ्या निरिच्छ लोकांसहि जगणें जड जाईल.
- ०३७ जमीन नांगरून आंत सूर्याची उष्णता जाऊन एक शेर मातीचें वजन जर तूं पावशेर करशील तर मूठभर खत न घालतांहि अपरंपार पीक येईल.
- ०३८ नांगरण्यापेक्षां खतानें जास्त फायदा होतो; आणि नीट तण काढाल तर पाटबंधाऱ्यापेक्षांहि अधिक फायदा होईल.
- ०३९ शेतांकडे न जातां मनुष्य जर घरीच बसेल तर त्याचीं शेतें पत्नी रागवते त्याप्रमाणें रुसतील, रागवतील.
- ०४० “ मला कांहीं खायला नाही ” असें जेव्हां आळशी म्हणतो, तेव्हां ही सस्यश्यामल बसंधरा, ही धरणी माता स्वतःजवळ हंसते.

**सर्ग १०५ : दारिद्र्य**

- १०४१ दारिद्र्याहून अधिक दुःखप्रद काय, असें विचारशील तर दारिद्र्याहून अधिक दुःखप्रद दारिद्र्यच, हें नीट ध्यानांत धर.
- १०४२ या लोकीं वा परलोकीं दारिद्र्यामुळे सुख नाही, आनंद नाही.
- १०४३ दारिद्र्यामुळे स्वाभिमान मरतो, वाणीतील सुसंस्कृतता जाते.
- १०४४ दारिद्र्यामुळे थोरामोठ्यांनाहि आपला मोठेपणा विसरण्याची पाळी येते आणि दास्याची नीच भाषा तेहि बोलू लागतात.
- १०४५ दारिद्र्याच्या एका शापांत असंख्य मानहानिप्रद प्रसंग असतात.
- १०४६ दरिद्री लोकांनीं मोठमोठीं तत्त्वज्ञानें अपार बुद्धिवैभवानें विशद करून सांगितलीं, तरी त्यांच्या शब्दाला मान मिळणार नाही.
- १०४७ गुणहीन दारिद्र्य अति शापरूप आहे. मायलेंकरांचीहि तें ताटातूट करतें.
- १०४८ आजहि दारिद्र्य माझा सोबती आहेच का ? काल त्यानें मरणान्तिक दुःख दिलेंच होतें !
- १०४९ रसरशीत निखाऱ्यांचीहि मी सुखशय्या करीन; परंतु दारिद्र्यांत क्षणभरहि डोळा लागणें कठिण.
- १०५० दरिद्री लोकांना एकच मार्ग मोकळा आहे; तो म्हणजे मरणाचा. ते असें न करतील तर मिठाला नि पेजेला मरण आहे. ( भीक मागून जगतील, तें अन्न व्यर्थच गेल्याप्रमाणें. )

**सर्ग १०६ : भिक्षा मागणें**

- १०५१ ज्यांच्याजवळ दायला आहे आणि जे देतील असें तुला वाटतें, त्यांच्या-जवळच याचना कर. तरीहि आमच्याजवळ कांहीं नाही असें ते म्हणाले तर तो त्यांचा दोष.

- १०५२ कोणत्याहि प्रकारचा पाणउतारा न होतां जें मागितलेंस तें जर तुला मिळालें तर तें मागणेंहि आनंद देईल.
- १०५३ जे कर्तव्य जाणतात, देण्याची आपली ऐपत नाहीं असें जे खोटेपणानें दाखवित नाहीत, अशाजवळ मागण्यांतहि एक प्रकारची शोभा असते.
- १०५४ स्वप्नांतहि जो नकार देत नाहीं, अशाजवळ मागणें म्हणजे देण्याप्रमाणेंच सन्मानाचें आहे.
- १०५५ लोक निःशंकपणें याचकाचा पेशा स्वीकारतात; कारण आपस्वुर्शानें भिक्षा घालणारे असतात.
- १०५६ दया न दाखविण्याचा दुर्गुण ज्याच्याजवळ नाहीं, अशाच्या दर्शनानेंच दरिद्री माणसाचें दुःख दूर होतें.
- १०५७ न रागावतां, न बोलतां, जो भिकाऱ्याला देतो, त्याला पाहून भिकाऱ्याचें हृदयहि आनंदतें.
- १०५८ जगांत भिक्षा मागणारे नसते तर जगाला अर्थच उरला नसता. सारा स्वार्थीं खानूनंदांचा पसारा दिसला असता.
- १०५९ याचकच नसते, तर दातृत्वाचा मोठेपणा कसा दिसता ?
- १०६० खरोखरच माझ्याजवळ द्यायला कांहीं नाहीं, असें जेव्हां काकुळतीनें कोणी म्हणतो, तेव्हां मागणाऱ्यानें रुष्ट होऊं नये. आपल्याच सारखा दुसरा असणें शक्य आहे हें वास्तविक कळायला हवें.

### सर्ग १०७ : भीक मागणें नको

- १०६१ प्रेमानें जरी मागणाऱ्याला मिळालें, तरी अशा भीक मागणाऱ्यापेक्षां भीक न मागणारा शतपट थोर होय.
- १०६२ अज्ञासाठी दारोदार भीक मागण्याची पाळी आली असताहि माणसानें

जगवें अशी जर विधात्याची इच्छा असेल, तर त्यानें जगभर भीक मागत भटकावें नि मरून जावें.

- १०६३ भीक मागून मी माझें दारिद्र्य दूर करीन असें म्हणण्यांत जें धाडस आहे, त्याहून अन्य मोठें धाडस नाही.
- १०६४ अत्यन्त दारिद्र्य आलें असतांही जो मानी पुरुष याचना करित नाही, त्याचा मोठेपणा या त्रिभुवनांत मावणार नाही.
- १०६५ स्वतःच्या हातांनीं कष्ट करून मिळवलेलें अन्न-मग ती पाण्यासारखी कांजी का असेना-त्यांची चव कांही औरच असते.
- १०६६ तोंडांनै भिकेची प्रार्थना करणें याहून मानहानिकारक व मिथें या जगांत कांही नाही.
- १०६७ भीक मागणाऱ्यांजवळ मी एक भीक मागतों:-“भीक मागायचीच असेल तर जे वायला तयार असतील, त्यांच्याजवळच मागा ! ”
- १०६८ भिकेचें गलबत सुरक्षित नाही. दुसऱ्यानें नाही म्हणतांच ते फुटतें.
- १०६९ भिकाऱ्याची गोष्ट मनांत येतांच हृदय द्रवतें; परंतु त्याला मारणाऱ्या गचांड्या, त्याचे होणारे अपमान, त्याला मिळणाऱ्या शिष्या, यांचा विचार मनांत येतांच हृदय मरूनच जातें.
- १०७० याचकाला पाहतांच जो तोंड फिरवितो, त्याचे प्राण असतात तरी कोठें ? कारण त्याच्या हिडीसफिडीस करण्यानें त्या याचकाचे प्राण जात असतात.

### सर्ग १०८ : अधःपतित जीवन

- १०७१ अधःपतित लोक दिसायला अगदी इतर माणसांप्रमाणेंच असतात; परंतु जीवनांत केवढा फरक !

- १०७२ सदसद्विवेकबुद्धीला मानगान्यापेक्षां हे पापी लोक किती सुखी ! यांना हृदयाची टोंचणी नाही, मनाची बोंचणी नाही.
- १०७३ पृथ्वीवरचे दुष्ट, नीच लोक म्हणजे जणू देव; कारण स्वतःचा कायदा ते स्वतःच करतात.
- १०७४ त्या पाप्याहून मी किती अधिक पापी, असें मनांत येऊन पापशिरोमणि स्वतःला धन्य मानील.
- १०७५ अधःपतित लोक भीतीमुळे आणि लालसेमुळे सारं करीत असतात. परंतु भीर्ताचाच हेतु प्रभावी असतो.
- १०७६ नीच लोक वाद्याच्या नादाप्रमाणे असतात. त्यांच्याजवळ गुप्त म्हणून कांही सांगाल, तर लगेच जगभर त्यांचा ते डांगोरा पिटतील.
- १०७७ नीच लोक त्यांचे थोत्राड फोडणाऱ्यांसमोरच वांकतील, बाकी कोणाला ते हाताला लागलेली शिंतेहि देणार नाहीत.
- १०७८ शहाण्याला शब्दाच्या एका इशान्याने सांगतां येते; परंतु नीचाला उंसा-प्रमाणे चिरडावे लागते.
- १०७९ शेजाऱ्याला नीट खायला प्यायला आहे असें पाहतांच नीच लोक त्याची कुटाळकी करायला, त्याच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायला तयार होतात.
- १०८० आपत्ति आली असतां नीच मनुष्य एकच गोष्ट करतो : तो लगेच स्वतःला दुसऱ्याचा गुलाम म्हणून विकतो.

## भाग चौथा : तो नि ती

### विभाग पहिला

सर्ग १०९ : सुंदरीने हृदयास केलेली जखम

तो

- १०८१ ती लावण्यमयी, हिरण्मयी मूर्ति! ती का वनदेवता होती? मत्त मयूर  
- होती? कीं ती सरल सुंदर बाला होती? खरोखर मी चकित होऊन  
गेलों आहे.
- १०८२ आपल्या सर्व संभारासह रंभा जर मोह पाडायला आली, तर जशी दश  
होईल तशीच हुबेहुब तिनें माझ्या दृष्टीला दृष्टि भिडवतांच माझी झाली.
- १०८३ मृत्युदेवाची मला पूर्वी कल्पना नव्हती; परंतु आतां कळून आलें कीं  
मृत्यु स्त्रीरूपानें येतो व त्याचे डोळे विशाल नि जिंकून घेणारे असतात.
- १०८४ ती साधी, सुंदर आहे; परंतु तिचे डोळे मात्र मोठे लढाऊ आहेत; कारण  
जे तिच्याकडे पाहतात त्यांचे प्राण ते डोळे प्राणून टाकतात.
- १०८५ मी अंतकाला बघत आहे कीं फक्त डोळ्यांनाच बघत आहे? कीं हे

हरिणपाडसाचे डोळे आहेत? कारण या साध्या तरुणीच्या डोळ्यांत तिन्ही मला दिसत आहेत.

- १०८६ ज्या वेळेस तिच्या भुंवया खाली वांकून पहायचें बंद करतील व तिच्या मुद्रेवर पडदा घालतील, तेव्हांच तिचे डोळे मला विव्दल करणार नाहीत; माझ्यांत कंप उत्पन्न करणार नाहीत.
- १०८७ मत्त हत्तीच्या डोळ्यांवर ज्याप्रमाणें झांपण असतें, त्याप्रमाणें त्या चारुगात्रीच्या स्तनांवर अंशुक आहे.
- १०८८ रणांगणावर माझा पराक्रम न अनुभवतांही मला पाहून मोठेमोठे कांपूं लागतात. अशा मलाहि तिनें आपल्या भालप्रदेशानें जिंकून घेतलें आहे.
- १०८९ हरणीप्रमाणें तिची दृष्टि निष्कपट नि खेळकर आहे; विनय हा तिचा विशेष अलंकार आहे. मग तिचें नैसर्गिक सौंदर्य कमी करणारी इतर भूषणें तिच्या अंगावर कशाला ?
- १०९० मद्यानें आनंद होतो; परंतु तो ते घेणारालाच, प्रेमानें पाहतांच जसा आनंद होतो, तसा त्यानें होत नाही.

**सर्ग ११० : बाह्य लक्षणांनीं हृदय ओळखणें**

**तो**

- १०९१ सुरमा घातलेल्या तिच्या डोळ्यांच्या पहाण्याच्या दोन तऱ्हा आहेत. एका तऱ्हेनें हृदय विद्ध होतें तर दुसऱ्या तऱ्हेनें व्यथा बरी होते.
- १०९२ प्रियकरानें आपले डोळे बाजूला वळवतांच त्याच्याकडे चपलेप्रमाणें पटकन् चोरटें पहाणें यांत अर्धप्रेम नसून संपूर्ण प्रेम आहे असें समजावें.
- १०९३ तिनें पाहिलें नि खालीं मान घातली; आम्हां दोघांच्या मनांत वाढणाऱ्या प्रेमरोपाला त्यामुळें पाणी मिळालें.

- १०९४ मी तिच्याकडे बघतांच ती जामिनीकडे पाहू लागते; परंतु मी दुसरीकडे पाहू लागतांच ती माझ्याकडे पाहून मंदस्मित करते.
- १०९५ तिची दृष्टि मजकडे नाही असें वाटतें खरें; परंतु माझ्याकडे तिरप्या दृष्टीनें पहायचें तिच्या नुसतें मनांत येतांच ती अपरंपार आनंदते, हें तिच्या स्मितावरून माझ्या लक्षांत येतें.
- १०९६ प्रिया नि प्रियकर, दोघांनी संतापलेल्या परक्या माणसाप्रमाणें बोलण्याचा आव आणला, तरी तें प्रेमाचें बोलणें आहे हें एका क्षणांत ओळखतां येतें.
- १०९७ जे झिडकारण्याचें सोंग करतात; परंतु मनांतून जे खरोखर प्रेम करीत असतात, ते अर्धवट कानउघाडणीचें व रागावल्यासारखें बोलतात.
- १०९८ माझी दीन मुद्रा पाहून त्या तन्वंगीचें हृदय द्रवलें, तिनें स्मित केलें, प्रेमळपणें पाहिलें, त्यामुळें तिचें सौन्दर्य अधिकच वाढलें.
- १०९९ जे आपल्यावर प्रेम करतात, त्यांच्या दृष्टीत आपल्याविषयी अत्यन्त उदासीनता असते; जणू मुळीच परिचय नाही असें ते डोळे दाखवू इच्छितात.
- ११०० दृष्टि दृष्टीला जेव्हां संमति देते, तेव्हां वाणीचा कांही उपयोग नसतो.

### सर्ग १११ : एकता

तो

- ११०१ या तरुणीच्या ठिकाणी सारे सुखानंद एकत्रित झाले आहेत. तिच्या हातांतील कंकणें कशी चमकत आहेत पहा.
- ११०२ ज्या कारणानें रोग होतो, त्याच्याहून भिन्न अशा गोष्टीत त्या रोगावरचा उपाय असतो; परंतु ही तरुणीच विव्दळ करते; नि सुखाहि तीच देऊं शकेल.

- ११०३ प्रियेच्या कोमल बाहुपाशांत जी माधुरी आहे, तिच्याहून अधिक त्या सत्यलोकांत तरी आहे का ?
- ११०४ ती दूर असली म्हणजे जाळते, जवळ असली तर शान्त करते ! असला विचित्र अग्नि तिनें कोठें बरे मिळविला ?
- ११०५ माझ्या प्रियेची मोहकता कोण वर्णील ? तिनें केसांत फुलें घातलीं आहेत. ज्या ज्या आकाराची इच्छा करावी तो तो तिच्या ठायीं मला दिसतो.
- ११०६ त्या अलड प्रियेचे बाहू जणूं अमृताचे आहेत; कारण त्यांचा प्रत्येक स्पर्श मला नवजीवन देतो, माझ्या मृतवत् शरीरांत चैतन्य ओततो.
- ११०७ या सुंदरीचें आलिंगन अत्यन्त आनंददायक आहे. अतिथीला देऊन उरलेलें सेवन करणाऱ्या गृहस्थाश्रमी मनुष्यास जसा आनंद होतो, तसा तिच्या वृढालिंगनांत मला होतो.
- ११०८ वाऱ्यालाहि ज्या आलिंगनांत वाव नसतो, अशा वृढ आलिंगनांत परस्पर-ऐक्याचा आनंद भरलेला असतो.
- ११०९ प्रेमकलहांतील कपाळावरच्या आंठ्या, नंतर हृदय द्रवणें, आणि मग मिळणारें पुनरालिंगन, या अमृतमय गोष्टी प्रेमी युगुलच्च जाणे.
- १११० मनुष्य अधिकाधिक विद्वान् होत असतां, स्वतःचें अधिकाधिक अज्ञान त्याला दिसूं लागतें; त्याप्रमाणें तिच्या संगतींत मी जितका जास्त रमतों, तितकें अधिकच तिचें प्रेम माझ्यावर जडतें.

### सर्ग ११२ : तिच्या सौंदर्याची स्तुति

तो

- ११११ जाईच्या फुला, तूं सुकुमार नि कोमल आहेस; परंतु जिच्यावर माझे मन आहे, ती तुझ्याहूनहि कोमल आहे.
- १११२ हे माझ्या हृदया, फुलें पाहून तूं दुःखी होतोस; कारण फुलें म्हणजे तिचे

- १११३ तिचे बाहू कळकीप्रमाणें आहेत; तिचें शरीर नवपल्लवाप्रमाणें आहे; तिचें हास्य म्हणजे मोती; तिचा श्वास अति मधुर सुगंधानें भरलेला; आणि काजळ घातलेला तिचा डोळा म्हणजे जणूं भाला.
- १११४ आकाशवर्णी कृष्णकमळाला तिच्या डोळ्यांची सर दाखवतां येत नाही म्हणून वार्ड वाटतें नि तें सारखें खालीं मान घालतें.
- १११५ तिनें फुलांनीं स्वतःला नटवले आहे. परंतु देंठहि न काढलेल्या त्या फुलांचा भार सहन न होऊन तिची कमर बांकल नि मोडेल.
- १११६ चंद्र कोणता नि तिचें तोंड कोणतें तें न कळल्यामुळे आकाशांतील सारे तारे सारखे भटकत फिरत आहेत.
- १११७ काल हा चंद्र पुरा नव्हता. आज त्यानें स्वतःला पूर्ण करून घेतलें असले तरी तोंडावरचा डाग कोठें जाणार ? तिच्या तोंडावर आहे का असा डाग ?
- १११८ हे चंद्रा, या सुदरीच्या मुखाप्रमाणें तूं हि शोभूं लागलास तर धन्य होशील; कारण मग मी तुझ्यावरहि प्रेम करीन.
- १११९ चंद्रा, फुलाप्रमाणें डोळे असणाऱ्या तिच्या मुखाचें अनुकरण तुला करायचेंच असेल तर तू सर्वांसाठीं न प्रकाशतां फक्त माझ्यासाठीं प्रकाश.
- ११२० कोमळ फुलें नि हसीचीं पिसें, हीसुद्धां तिच्या पायाला कांटाच्याप्रमाणे बाचतात.

### सर्ग ११३ : प्रेमाची महाति

#### तो

- ११२१ ती फार बोलत नाही. तिच्या ओठांचा रंग दूध नि मध यांच्या मिश्रणाप्रमाणें आहे.
- ११२२ कुडी नि प्राण यांच्यांत जसें प्रेम असतें तसें तिच्यांत नि माझ्यांत आहे.

- ११२३ माझ्या डोळ्यांतील बाहुल्ये, तू दूर हो नि मी जिच्यावर प्रेम करतो, तिच्या मूर्तीला तेथे जागा दे. कारण तिला राहायला योग्य असें दुसरें स्थान नाही.
- ११२४ ती जवळ असली म्हणजे मला जीवन मिळते; ती दूर जातांच मरण वाटते.
- ११२५ तिचे डोळे कसे मारक आहेत पहा. ती सुंदर आहे; तिचे गुण मी विसरलों तरी पुन्हां स्मरतो; ते कसे विसरूं तेंच कळत नाही.

### ती

- ११२६ तो माझ्या डोळ्यांतून जाणार नाही. मी डोळे मिटले तरी त्याला दुखापत होणार नाही. माझ्या प्रियकराचा आकारच असा अति सूक्ष्म आहे.
- ११२७ माझा प्रियकर सदैव माझ्या डोळ्यांत असतो. तो क्षणभर दूर होईल या भीतीनें मी डोळ्यांत काजळहि घालीत नाही.
- ११२८ माझा प्रियकर सदैव माझ्या हृदयांत असतो. तो भाजेल म्हणून कढत कढत अन्न मी खात नाही.
- ११२९ मी झोंपत नाही. कारण तो क्षणभरहि दूर जावा असें मला वाटत नाही. आणि म्हणून लोक त्याला निष्ठुर म्हणतात. ( त्यानें तिला सोडलें म्हणून ती झोंपत नाहीं असें लोकांना वाटते. )
- ११३० प्रेमानें तो माझ्या हृदयांत राहतो. तेथून तो कधीहि दूर जात नाही. तरीहि गांवांतील लोक म्हणतात की, त्यानें मला टाकलें आहे, तो दुष्ट आहे.

### सर्ग ११४ : विनयातिक्रमण

### तो

- ११३१ प्रियजनांचा विरह ज्यांना सोसावा लागत आहे, विरहवन्हीनें जे जळत आहेत, त्यांनीं टोंकदार शिंदीच्या फांदीवर बसावें. दुसरें काय ?

- ११३२ शरीर नि मन दोषांना विरहवेदना सहन करवत नाहीत. शिंदीच्या अणकुचीदार टोंकावर बसायलाहि ती तयार होतील. सारी लाज त्यांनीं आतां सोडली आहे.
- ११३३ पूर्वीं मनाचा खंचीरपणा नि विनय दोन्ही गोष्टी माझ्याजवळ होत्या. परंतु प्रेमविह्वळ प्रियकर शिंदीच्या ज्या अणकुचीदार फांद्यांवर बसतो, त्याच फक्त आतां माझ्याजवळ आहेत.
- ११३४ दृढमति नि विनय यांचा तराफा तयार करून त्यावर विश्वसून मी होतो. परंतु वासनाविकारांचा एवढा प्रबळ लोंढा आला कीं सारें वाहून गेलें.
- ११३५ लहान कांकणें हातांत घालणारी, फुलाप्रमाणें कोमल अशा त्या सुंदरीनें या टोंकदार फांद्यांवर बसायला मला भाग पाडलें. ती मला सायंकाळीं मनस्ताप देते, चिंता देते.
- ११३६ त्या अल्लड सुंदरीचा विचार सारखा मनांत येतो नि मी बेचैन होतो. आतां रात्र झाली असली तरी या शिंदीच्या फांद्यांवर मी स्वार होईन.
- ११३७ मनांत कामसागर उसळत असतांही जी तरुणी शिंदीच्या अणकुचीदार फांद्यांवर बसत नाहीं, तिच्या मनःसंयमाहून श्रेष्ठ असें या जगांत दुसरें काय आहे ?

### ती

- ११३८ माझ्या विनयाची शक्ति माझें प्रेम लक्षांतच घेत नाहीं. मी त्या प्रेमाला किती हळुवारपणानें वागवित असतें हें त्या प्रेमालाहि कळत नाहीं. मनांतील प्रेमविकार प्रकट होतो नि जगाला कळून येतोच.
- ११३९ आपली उपेक्षा होत आहे असें वाहून मनांतील प्रेम बाहेर पडतें नि तें रस्त्यांत स्वतःचें प्रदर्शन करतें.
- ११४० लोक मला हंसतात. ज्या वेदना मला सोसाव्या लागत आहेत, त्यांची त्यांना काय कल्पना ?

## सर्ग ११५ : ऋवदन्ती

### तो

- ११४१ गांवांतील लोकांचीं बोलणीं ऐकून निघून गेलेले पंचप्राण पुन्हां माझ्या शरीरांत येत आहेत असें वाटतें. हें गुपित पुष्कळांना माहीत नाहीं हें माझें सुद्धे होय.
- ११४२ फुलांप्रमाणें डोळे असणाऱ्या माझ्या प्रियेचे दुर्मिळ गुण गांवकऱ्यांना माहीत नाहीत ; म्हणून आमच्यासंबंधी हाकाटी करून त्यांनीं ती जणूं मला स्वस्तांत दिली.
- ११४३ गांवकऱ्यांची बोलणी मला अमोल वाटतान. कारण ती अजून मिळाली नसली तरी मिळाल्यासारखीच आहे असें आतां वाटतें.
- ११४४ लोकांच्या या कुजबुजीने तिच्याविषयीचा माझा प्रेम-विकार अधिकच बळावला आहे. असें कांहीं नसतें झालें तर सारें प्रकरण शिळें नि नीरस झालें असतें.
- ११४५ मद्यपी पेल्यामागून पेले झोंकतो; त्याची वृष्णा कमी न होतां वाढते. त्याप्रमाणें प्रेम करणाऱ्याच्या मनांतील प्रेम जसजसें जगाला कळतें, तसतसें तें अधिकच वाढत जातें.

### ती

- ११४६ आम्ही एकच दिवस एकमेकांस भेटलों. परंतु ग्रहण लागतांच ज्याप्रमाणें गलबला माजतो, तसें आमच्या बाबतीत झालें आहे.
- ११४७ लोकांच्या बोलण्याचें खत मिळून, आईच्या कानउघाडणीचें पाणी मिळून आमच्या मनांतील प्रेमांकर अधिकच फोंफावत आहे.

- ११४८ आरडाओरडीने आमचें प्रेम मारूं पाहणें म्हणजे तुपानें वळि विझवूं पाहण्याप्रमाणें आहे.
- ११४९ 'भिऊं नको' असें आश्वासन देऊन त्यानेंच मला सोडलें. लोकांच्या निंदेचा त्यानें मला विषय केलें. आतां लोकांच्या कोल्हेकुईला भिऊन मी का लाजेनें मरून जाऊं ?
- ११५० आमच्याविषयींची जी आवई उठावी म्हणून मला मनापासून वाटत होतें, ती गांवकऱ्यांनीं उठवलीच आहे. मी माझ्या प्रियकराजवळ आतां जें मागेन तें त्याला नाकारतां येणार नाही.

### विभाग दुसरा

#### सर्ग ११६ : प्रेमपावित्र्य

#### ती : विरहवेदना

- ११५१ आपला वियोग न व्हावा याविषयी बोलत असाल तर बोला; परंतु लौकर परत येईन, वगैरे बोलायचें असेल तर त्या वेळेपर्यंत जें कोणी जिवंत राहणार असेल त्याच्याजवळ तें बोला.
- ११५२ त्यानें एकदां पाहिलें तरी मला पूर्वीं परमानंद होत असे; परंतु आतां त्याच्या आलिंगनानेहि दुःख होतें; कारण तो लौकरच जाईल अशी आतां भीति वाटते.
- ११५३ ज्याला माझे मन माहीत आहे, त्याच्याहि मनांत मला सोडून जाण्याचा विचार लपून असावा हें पाहून कोणावरहि विश्वास ठेवणें अशक्य झालें आहे.
- ११५४ "आनंदी रहा" असें ज्यानें आपण होऊन मला सांगावें, त्यानेंच माझ्या जवळून दूर जाण्याचा विचार करावा; किती दुःखाची गोष्ट! त्याच्या गंभीरपणें दिलेल्या वचनावर मी विश्वास ठेवीत नाही म्हणून त्यानें कां म्हणून मला दोष द्यावा ?

- ११५५ हे साखि, माझे प्राण रहावेत असें तुला वाटत असेल तर माझा प्राणसखा दूर जाऊं देऊं नकोस; कारण जर तो दूर गेला तर तो परत येईल त्या वेळेस त्याचें स्वागत करायला मी जिवंत असेन की नाहीं, शंका आहे.
- ११५६ मी निघून जाईन असें माझ्या तोंडावर सांगण्याइतकी निष्ठुरता ज्याच्याजवळ आहे, तो माझे प्राण रहावे म्हणून परत येईल अशी मला आशा नाहीं.
- ११५७ या घट्ट असणाऱ्या बांगड्या सैल झाल्या हें पाहून तरी निघून जाण्याचें जें भूत त्याच्या मनांत आलें आहे तें निघून नाहीं का जाणार ?
- ११५८ जिवाचे जिवलग जेथें नाहीत तेथें जगणें म्हणजे दुःखद होय; परंतु प्रियकरापासून वियुक्त होणें हें त्याहूनहि दुःखद आहे.
- ११५९ अग्नीचा स्पर्श होईल तेव्हांच तो भाजतो. परंतु प्रीति दूर असली म्हणजेच फार दाह करते.
- ११६० निरोप देण्याचें व वियोगाचें दुःख सोसूनहि प्रियकराच्या पुनरागमनापर्यंत जीव धरून राहिल्याचीं उदाहरणें नसतील का ?

सर्ग ११७ : विरह-शोक; झुरून जाणें

### ती

- ११६१ झऱ्याचें पाणी किती भरलें तरी तें पुनः पुन्हां उफाळून येतें; त्याप्रमाणें मी माझें दुःख कितीहि आंत दाबून ठेवेलें तरी तें पुनः पुन्हां तरारून बाहेर पडतें.
- ११६२ दुःख लपवणें आतां माझ्या शक्तीबाहेरचें आहे; परंतु तें दुःख इतरांसमोर राहोच; परंतु ज्यानें तें दिलें त्याच्यासमोरहि आपण होऊन प्रकट करण्याची मला लाज वाटते.
- ११६३ माझ्या जीवनाच्या एका टोंकाला प्रेम आहे आणि दुसऱ्या टोंकाला

विनय आहे. या दोहोंच्या ओझ्याखालीं माझे हें दुबळें शरीर मात्र चिरडलें जात आहे.

- ११६४ प्रियकराविषयींच्या प्रेमाचा सागर उसळून राहिला आहे. परंतु तो तरून जायला विश्वसनीय नौका माझ्याजवळ नाही.
- ११६५ मित्रसुद्धां जर एखाद्याला झुरत असतां पाहूं शकतात, तर शत्रू काय करणार नाहीत ?
- ११६६ प्रेमजन्य आनंद सागराप्रमाणें असतो; परंतु प्रेम दग्ध करूं लागलें म्हणजे होणाऱ्या वेदना त्या आनंदाहूनहि खोल नि अनन्त असतात.
- ११६७ प्रेमाच्या प्रक्षुब्ध सागरांत मी पोहत आहे; परंतु मला किनारा कोठेंच दिसत नाही; मध्यरात्री मी अगदी एकटी असतें; माझे सांत्वन करायला चिटपांखरूहि जवळ नसतें.
- ११६८ कृपाळू रात्र येते नि प्राणिमात्राला झोंपविते. परंतु त्या रात्रीला मात्र माझ्याशिवाय कोणाचीच सोबत नसते.
- ११६९ त्या निर्दय प्रियकरापेक्षांहि हळुहळु जाणारी ही रात्र अधिकच निर्दय वाटत आहे.
- ११७० तो जेथें आहे, तेथें माझे हृदय धांवतें; डोळ्यांनाहि अशी धांव घेतां येती तर त्यांना अश्रुसागरांत पोहावें लागलें नसतें.

सर्ग ११८ : उत्कंठेनें वाट पाहून डोळे निस्तेज होणें

ती

- ११७१ हे डोळे आज कां बरे कुरकुर करित आहेत ? यांनींच तो प्रियकर मला प्रथम दाखविला आणि न शांत होणारें दुःख त्यांनीं माझ्या नशिबी आणलें.

- ११७२ कांहीं एक विचार न करतां या डोळ्यांनीं प्रियकराला प्रथम उतावीळपणानें पाहिलें. त्या मूर्खपणाचे परिणाम आतां मुकाट्यानें सोसायचे सोडून ते रडतात कशाला ?
- ११७३ त्या दिवशीं या डोळ्यांनीं आपण होऊन त्यांच्याकडे पोट भरून पाहिलें. आणि आज तेच रडत आहेत ! असें करून ते स्वतःला हास्यास्पद मान करून घेत आहेत.
- ११७४ माझे डोळे आंत कोरडे आहेत. अश्रूंचा सांठा संपला; परंतु अपरिहार्य शोकाची पुंजी शिल्लक आहे.
- ११७५ समुद्राहूनहि अपार असें दुःख नि मनस्ताप मला देऊन हे डोळे आतां स्वतःच दुःखानें झुरत आहेत; ते झोंपू शकत नाहीत.
- ११७६ ज्या डोळ्यांनीं मला रडवलें, तेच आतां स्वतः रडत आहेत. सूड उगवला गेला असें मनांत वाटलें.
- ११७७ त्या दिवशीं प्रेमार्त होऊन बुभुक्षिताप्रमाणें या डोळ्यांनीं त्यांच्याकडे टक लावून पाहिलें; त्याच्या रमणीय मूर्तीवर ते लुब्ध झाले होते. आतां म्हणावें रडा, झुरून मरा.
- ११७८ आपणांला प्रेम मिळालें नाहीं तरीहि प्रेम करणारे या जगांत असतात. तो दिसत नसल्यामुळें ज्यांना विश्वांति माहित नाहीं, ते माझे डोळे बघा.
- ११७९ तो दूर असला म्हणजे डोळ्यांना झोंप माहीत नसते; तो जवळ असला म्हणजेहि ते मिटत नाहींत. अखंड दुःखच त्यांच्या नशिबी आहे.
- ११८० माणसाचे डोळेच जेव्हां सारें जाहार करूं लागतात, तेव्हां गुप्त गोष्ट लोकांना कळल्याशिवाय कशी राहिल ! माझे डोळे हेंच करित

सर्ग ११९ : विरही प्रेमासुळें आलेली पांडुरता

ती

- ११८१ प्रियकराला जायला मीच होऊन शेवटीं संमति दिली; आतां या माझ्या पांडुरतेबद्दल मी कोणाशीं तक्रार करूं ?
- ११८२ ही पांडुरता त्याचे अपत्य आहे आणि म्हणून त्याचा मला आभमान वाटतो. ही पांडुरता माझ्या सर्व शरीरावर पसरली आहे.
- ११८३ माझे सौंदर्य नि माझी लज्जा तो घेऊन गेला; आणि त्याचा मोबदला म्हणून दुसरें कांहीं नाहीं तर निदान मनोव्यथा नि हा फिकटपणा देऊन गेला.
- ११८४ माझ्या मनांत दुसरें तिसरें कांहीं एक नसून त्याचेच विचार सारखे असतात; माझी वाचाहि इतर कांही न बोलतां त्याचीच स्तुति करीत असते; तरीहि ही पांडुरता माझ्या शरीरावर कां बरें? काय आहे हें जादुगिरी ?
- ११८५ त्या दिवशींही तो असाच तिकडे गेला आणि ही पांडुरता माझ्याकडे आली.
- ११८६ दिव्याच्या विज्ञाप्याची अधार वाट पहात असतो; त्याप्रमाणें आमची ताटातूट केव्हां होते, याची ही पांडुरता वाट पहात असते.
- ११८७ मी त्याच्या आलिंगनांत होतें; मी त्याला दूर केले मात्र तां दुसऱ्याच क्षणीं या पांडुरतेनें मला ग्रासिलें.
- ११८८ लोक मेले मला म्हणतात, “ कीं पहा कशी भुनासारखी पांढरी फटफटीत झाली आहे ! ” परंतु तो सोडून गेला म्हणून त्याला मात्र कोणी बोलत नाही

- ११८९ हे सखि, तू त्याचीच बाजू घेणार नि त्याला निरपराधी ठरविणार ? मी पांढरी फटफटीत झाल्ये आहे याचे तुला काय सुखदुःख ?
- ११९० माझ्या प्रियकराला दुष्ट म्हणून ते नावे ठेवणार नसतील, तर माझे हें शरीर कितीहि कृश नि फिकट झाले तरी मी आनंदच मानीन. ( एकदम वृत्तीत बदल होऊन ती शेवटी म्हणते. )

**सर्ग १२० : पतीला एकरूपता वाटत नाही म्हणून हृदयवेदना**

### ती

- ११९१ आपण ज्यांच्यावर प्रेम करतो ते आपणांवरहि करतात, असा अनुभव ज्यांना येतो, तेच अति मधुर असा प्रेमानन्द चाखतात.
- ११९२ जगाला ज्याप्रमाणे पाऊस, त्याप्रमाणे प्रेम करणाऱ्या स्त्रीला प्रियकराची कोमलता.
- ११९३ आपण ज्यांच्यावर प्रेम करतो, तो आपणांवरहि करीत आहे असे ज्यांना निःशंक वाटत असेल, त्यांनीच सुखाची प्रौढी मिरवावी.
- ११९४ इतरांनी प्रेम केलें तर त्याला काय अर्थ आहे ? स्त्रिया ज्यांच्यावर प्रेम करतात, त्यांचे जर प्रेम त्यांना मिळाले नाही तर त्यांना या जगांत सुख नाही.
- ११९५ मी माझ्या प्रियकरावर प्रेम करते, त्याप्रमाणे जर तो माझ्यावर करीत नसेल तर त्याच्याजवळून कोणती वस्तु मागण्याची मला आशा असणार ?
- ११९६ पाण्याची कावड असते त्याप्रमाणे प्रेम जर दुतर्फी असेल तरच त्यांत आनंद आहे; एकतर्फी प्रेम म्हणजे दुःख नि निराशा.
- ११९७ हा कामदेव फक्त मलाच पीडा देतो; माझी दुःखे बघायला त्याला डोळे नाहीत म्हणून का तो असें करतो ?

- ११९८ प्रियकराकडून प्रेमाचा संदेश न मिळाला तरीहि ज्या स्त्रिया आशेनें जीवन कट्टें शकतात, त्यांच्याप्रमाणें आशावान् नि धैर्यवान् त्याच; जगांत त्यांची सर दुसऱ्यांना येणार नाही.
- ११९९ प्रियकर अनुदार असला तरीहि त्याच्याकडून दोन शब्द आले तरी ते कानांना किती गोड वाटतात !
- १२०० हे हृदया, जो तुझ्यावर प्रेम करित नाही, त्याला स्वतःचें दुःख सांगायला कां इच्छितोस ? समुद्राला रिकामें करण्याप्रमाणें हें अशक्य आहे. वेडे आहे हें माझे हृदय.

सर्ग १२१ : दूर असलेल्या प्रियेसाठीं सुसकारे

तो

- १२०१ केवळ स्मरणानेहि प्रेम अनन्त आनंद देते, अति मधुर वाटते. प्रेम हे मदिरेपेक्षांहि मधुर आहे.
- १२०२ प्रियेची मूर्ति अंतश्चक्षुंसमोर आणतांच माझे दुःख शमतें; खरोखरच प्रेम हें सर्वतोपरी आनंददायी असते.

ती

- १२०३ शिंक येणार होती, परंतु गेली; तो बहुधा माझी आठवण काढणार होता, परंतु काढली नसावी.
- १२०४ माझ्या हृदयांत तो कायमचा आहे; परंतु त्याच्या हृदयांत मला स्थान आहे का ?
- १२०५ तो असूयेनें, इषेनें स्वतःच्या हृदयांतून मला दूर करतो; मग माझ्या हृदयांत आपलें रूप सदैव दाखवायला त्याला लाज कशी वाटत नाही ?

- १२०६ आमच्या मीलनाची स्मृति मला जिवंत ठेवित आहे; माझ्या जीवनाला अन्य आधार नाही. ( सखी म्हणते, त्याचें स्मरणच करूं नको: त्याला हें उत्तर आहे. )
- १२०७ माझ्या स्मृतीत तो भरून राहिला आहे तरीहि तो मला दग्ध करीत आहे; मग मी जर त्याला विसरेन तर तो माझी काय दशा करील ?
- १२०८ माझ्या प्रियकराला मी मनांत सारखें आठवित बसलें तरी त्याला राग येत नाही. त्याची किती ही कृपा माझ्यावर !
- १२०९ “ आपण दोन नसून एक आहोंत ” असें म्हणणाऱ्या त्या प्रियकराच्या निष्ठुरपणाचा जेव्हां मी विचार करूं लागतें, तेव्हां माझें जीवनच खरोखर समाप्त होतें.
- १२१० माझ्या हृदयांत सतत असूनहि तो दूर गेला आहे; तो पुनः माझ्या दृष्टीस पडेपर्यंत, हे चंद्रा, तूं उगवूं नकोस.

### सर्ग १२२ : स्वप्नास्थितीची स्तुति

#### तो

- १२११ प्रियकराचा संदेश घेऊन येणाऱ्या या स्वप्नाला मी कोणतें बाक्षिस देऊं ?
- १२१२ डोळ्यांना जर झोंपण्याविषयी षळवतां आलें तर स्वप्नांत मी एकदम प्रियकराकडे उडून जाईन नि अजून मी जिवंत कशी राहिलें याची सारी कहाणी सांगेन.
- १२१३ जागेपणीं तो दिसत नमला तरी स्वप्नांत मी त्याला पाहूं शकतें; आणि म्हणून तर हे प्राण अजून राहिले आहेत.
- १२१४ स्वप्नांत मी सारें प्रेमसुख अनुभवितें; जागृतीत दया दाखवायला तयार नसलेल्या त्या प्रियकराला माझें स्वप्न खेंचून घेऊन येतें.

- १२१५ स्वप्नसृष्टीत प्रियकर वृष्टीसमोर असेपर्यंत सारें आनंदमय असतें; मग जागृतीत जर तो जवळ असेल तर त्या आनंदाचें वर्णन कसें करत येईल ?
- १२१६ ही जागृतावस्था नसतीच तर ? कारण मग माझे स्वप्न भंगलें नसतें नि माझा प्रियकर माझ्याजवळून गेला नसता.
- १२१७ मी जागी असतां जो माझ्यावर दया करीत नाही, तो निष्ठुर स्वप्नांत तरी कां बरें सारखा सारखा येतो ?
- १२१८ मी झोंपेंत असतांना तो मला मिठी मारतो; परंतु जागी होतांच तो चटकन माझ्या हृदयांत शिरतो.
- १२१९ माझा प्रियकर मला भेटतो हें त्यांना माहीत नाही; म्हणून त्याला निष्ठुर निष्ठुर असें ते म्हणतात. परंतु माझ्या स्वप्नांत तो मला येऊन भेटतो; हें त्यांना कसें दिसणार ?
- १२२० तो मला सोडून गेला, असें हे सारे म्हणतात. तो स्वप्नांत मला भेटतो हें त्यांना माहीत नाही, म्हणून ते असें म्हणत असतील; नाही ?

**सर्ग १२३ : तिन्हीसांजा झाल्यावर सुसकारे**

## ती

- १२२१ हे सायंसंध्ये, हे देवि, तुला नमस्कार असो ! परंतु तुला सायंदेवी कोण म्हणेल ? विवाहितांचें जीवन खाणारी तूं राक्षशीग आहेस.
- १२२२ हे सायंसंध्ये, तूहि खिन्न नि पांडुर दिसत आहेस; गडे, तुझा बल्लभहि माझ्या बल्लभाप्रमाणेंच निर्दय आहे का ?
- १२२३ दंबबिंदूंनीं न्हालेली ही सायंसंध्या पूर्वीं भीत भीत, कांपत कांपत माझ्या-समोर येत असे; परंतु आतां घट्टपणें पुढें येते नि माझ्या हृदयांत दुःख-निराशांचें साम्राज्य पसरते.

- १२२४ फांशीच्या जागेकडे मांग जातो, त्याप्रमाणे प्रियकर दूर असला म्हणजे ही सायंसंध्या माझ्याकडे येते.
- १२२५ मी प्रातःसंधेवर काय एवढे उपकार केले आहेत नि या सायंसंधेचे काय एवढे घोंडे मारलें आहे ?
- १२२६ प्रियकर जोंपर्यंत जवळ होता, तोपर्यंत सायंसंधेची, खरेंच सांगतें, नांगी मी कधीच अनुभवली नाही.
- १२२७ हें विरहदुःख प्रातःकाळीं कळीप्रमाणें असतें; हळुहळु तें एकेक पाकळी उघडून सायंकाळ झाल्यावर संपूर्णपणें फुलतें.
- १२२८ गुराख्याची बांसरी गोड असते असें म्हणतात. परंतु मला मारणारें तें तीक्ष्ण हत्यार आहे; कारण सायंकाळ झाली, असें ती बांसरी घोषवीत असते.
- १२२९ या सायंकाळनें मला वेडे केलें आहे; सायंकाळ अशीच लांबिल तर हा सारा गांव दुःखांत बुडेल ( कारण मी मरेन ).
- १२३० माझा प्रियकर धनासाठी दूर गेला आहे; ही सायंसंध्या त्याची मला आठवण करून देते नि अशानें जें कांहीं थोडेंसें जीवन शिल्लक राहिलें आहे तेंहि कदाचित् लौकर समाप्त होईल.

### गर्ग १२४ : सुंदर शरीराची कृशता

#### ती

- १२३१ तुझें सुख वाढवण्यासाठीच मी जात आहे, असें म्हणून तो गेला. हे डोळे सारखा त्याचा विचार करीत असतात. फुलांसमोर जायला त्यांना आतां लाज वाटते.
- १२३२ माझ्या ह्या निस्तेज डोळ्यांतून सारखे अश्रु गळत आहेत. प्रियकराचा निष्ठुरपणा ते उघड करतील कीं काय ?

- १२३३ विवाहाच्या प्रसंगी जे बाहु आनंदानें फुगले होते, तेच आज त्याचें सोडून जाणें जगला जाहीर करतील अशी भीति वाटते.
- १२३४ प्रियकराच्या विरहानें ज्यांचें सौंदर्य आधीच नाहीसे झालें होतें, ते माझे बाहु आतां इतके कृश झाले आहेत कीं हीं कांकणें गळून पडतात.
- १२३५ या हातांनीं आपली रमणीयताहि गमावली नि कांकणेंहि गमावलीं. त्या निष्ठुराची निष्ठुरता हे जगला जाहीर करित आहेत.
- १२३६ मी माझ्या बाहूंना कृश होण्याचढल, कांकणें गळूं देण्याचढल रागें भरते; कारण लोक त्याला निर्दय म्हणून नांवें ठेवतात.
- १२३७ हे हृदया, तुला शाबासकी हवी आहे का ? तर मग त्या कठोराकडे जा ; आणि माझ्या बाहूंच्या कृशत्वामुळें गांवांत कोण बोभाटा माजला आहे, तें त्याच्या कानांवर घाल.

### तो

- १२३८ एक दिवस आम्ही एकमेकांस आलिंगन देत होतो. मी माझे बाहु जरा ढिले करतांच त्या मुग्धेचा भालप्रदेश पांढरा फटफटीत झाला.
- १२३९ आमच्या वृढालिंगनांत श्वासोच्छ्वासाचा जरासा वारा शिरतांच वर्षाकालीन मघाप्रमाणें काळेभोर असणाऱ्या तिच्या डोळ्यांतील तेज नि अनुराग निघून जात.
- १२४० डोळे तांडावरील पांडुरता पाहून निस्तेजच नसत होत; तर रडूं लागत

सर्ग १२५ : हृदयाला उद्देशून

### ती

- १२४१ हृदया, माझा न बरा होणारा हा जो रोग, त्याच्यावर तूं उपाय नाही का शोधन काढणार ? नाही का मला तो सांगणार ?

- १२४२ हे हृदया, शान्त रहा. त्याला जर तुझ्याविषयी प्रेम नाही, तर तू त्याच्या-  
साठी वेड्याप्रमाणे कां रडतोस ?
- १२४३ हे हृदया, येथे बसून त्याला आठवून झुरण्यांत काय अर्थ ? ज्याने  
आपणांस दुःख दिलें, त्याला आपली आठवणहि नाही.
- १२४४ हे मना, तू त्याच्याकडे जाणार असलास, तर हे डोळेहि जा ना बरोबर  
थेऊन; त्याला पाहण्याची त्यांना फार उत्कंठा लागली आहे. मला ते  
भंजावून सोडतात.
- १२४५ आपण जरी त्याला चिकटून राहिलों, तरी तो आपणांस लाथाडतो; हे  
हृदया, त्याला शत्रु समजून आपण टाकू शकू का ?
- १२४६ हे हृदया, तो प्रियकर लाडीगोडी करण्यांत मोठा चतुर आहे; त्याला  
पाहतांच, सारी रात्र विसरून, सारी धुसफुस बाजूला ठेवून तू त्याच्या  
बाहुपाशांत घुसशील. आतांचा तुझा हा सारा राग वरपांगी आहे, अशी  
मला शंका येते.
- १२४७ मना, प्रेम तरी सोड किंवा लाज तरी सोड. एकाच वेळी दोन्ही मला  
सहन नाही होत, बाबा.
- १२४८ मनांत करुणा थेऊन तो तुझ्याकडे कांहीं येत नाही. मना, तरी तू सुस-  
कारे सोडीत बसतोस. तो मुद्दाम तुला सोडून गेला तरीहि त्याचा शोध  
करायला तू उत्सुक आहेस. खरेंच, स्वाभिमान ही वस्तुच तुला माहीत  
नाहीं.
- १२४९ हे हृदया, तो प्रियकर तुझ्यामध्येच वस्ती करून राहिला आहे, हें तुला  
माहीत आहे. आतां तू कोणाला भेटू इच्छितोस ?
- १२५० जो सोडून गेला त्याला हृदयांत खेळवणें म्हणजे आणखी क्लेश होणें.  
होय.

सर्ग १२६ : मनाचा तोल नि संयम ढांसळण्याची भीति

ती

- १२५१ विनयाच्या अडसरानें दरवाजा जरी बंद केलेला असला तरी प्रबळ प्रेमाच्या कुऱ्हाडीसमोर त्याचें कांहीं एक चालणार नाही.
- १२५२ प्रेम ही एक निर्दय वस्तु आहे; मध्यरात्रीहि तें माझ्या हृदयाला जाळीत असतें.
- १२५३ मी माझ्या प्रेमाला हृदय-पंजरांत कोंडूं इच्छितें; परंतु एकदम येणाऱ्या शिकेप्रमाणें तें आगाऊ सूचना न देतां प्रकट होतें.
- १२५४ माझें वर्तन मर्यादाशील, विनयशील होतें, असा मला अभिमान होता; परंतु काय करूं ? सारे पडदे दूर फेंकून हें प्रेम जगासमोर उघड होत आहे.
- १२५५ कठोरपणानें जो सोडून गेला, त्याच्या शोधास न जाण्याचा स्वाभिमान प्रेमवेड्या सुंदरीजवळ कोठून असणार ?
- १२५६ हे दुःखा, तुझें माझ्यावर फार प्रेम आहे एकूण; ज्यानें निर्दयपणानें माझा त्याग केला, त्याच्याच पाठोपाठ जायला तूं मला लावित आहेस.
- १२५७ प्रियकरणें पुन्हां प्रेमकृपा करतांच, आपण साऱ्या अढ्या एकदम विसरून जातो.
- १२५८ नाना प्रकारच्या धूर्त गोष्टी करण्यांत तो हुशार आहे; नारीजनोचित विनयाला सोडायला जर मला कोणी भाग पाडीत असेल, तर ती त्याची संयमी वाणी.
- १२५९ मला रागावून रुसून दूर व्हायचें होतें. परंतु मी जाऊन त्याला मिठी मारली; कारण माझें हृदय आर्थाचें त्याला जाऊन भेटलेलें मला दिसलें.

१२६० विस्तवांत चरत्री वितळते, त्याप्रमाणे ज्यांचीं हृदये वितळतात, ते एकमेकांपासून भांडून दूर राहण्याचें स्वप्नांत तरी मनांत आणतील का ?

### सर्ग १२७ : प्रेम जीवांची भेटण्यासाठीं ओढ

#### ती

- १२६१ माझ्या डोळ्यांतील तेज लोपून ते मंद झाले. भिंतीवर खुणा केलेले दिवस रोज मोजून मोजून ही माझीं बोटें झिजून गेलीं.
- १२६२ साखी, त्याला आतां मी विसरलें म्हणून काय झालें ? माझें सौन्दर्य मला आधीच सोडून गेलें आहे आणि ही कांकणेंहि गळून पडलीं आहेत.
- १२६३ तो परत यावा या इच्छेनें मी जर जिवंत राहिलें, तरच विजयेच्छेनें मला सोडून जाणाऱ्या त्याचा विजय.
- १२६४ माझ्या भावना मातीमोल समजून मला सोडून तो गेला; परंतु तो लौकरच परत येईल, या विचारानेंसुद्धां माझें हृदय थै थै नाचूं लागतें.
- १२६५ हे डोळे एकदां त्याला पुन्हां पोटभर पाहूं देत; लगेच या माझ्या कृश बाहुंवरील पांडुरता पळून जाईल.
- १२६६ प्रियकराला घरीं येऊं दे; लगेच त्याचें दर्शनामृत सेवून हा शरीरमारक विरहरोग मी नष्ट करीन.
- १२६७ माझ्या या डोळ्यांप्रमाणें मला प्रिय असणारा तो प्रियकर घरीं येतांच, तो फार दिवस दूर राहिला म्हणून मी रुसेन, रागावेन कीं त्याला मिठी मारीन ? कीं हे सारे प्रकार करीन ?

#### तो

१२६८ लढाई आतां एकदम सुरू होऊं दे नि राजाला जय मिळूं दे. मला लौकर सायंकाळीं घरीं जाऊं दे नि प्रियेसह आनंदभोजन करूं दे.

- १२६९ ज्या दिवस मोजीत असतात, प्रियकर कधी परत येईल म्हणून झुरत असतात, त्यांना एकेक दिवस युगासारखा वाटतो.
- १२७० मी जाऊन भेटण्यापूर्वीच प्रियेचें हृदय जर दुभंगून गेलें असेल, तर मी जाऊन काय उपयोग ?

**सर्ग १२८ : अप्रकट विचार समजणें**

**तो**

- १२७१ प्रिये, तूं कितीहि स्वतःचे विचार छपवण्याचा प्रयत्न केलास तरी या डोळ्यांवर तुझी सत्ता दिसत नाही; तुझ्या हृदयांत कांहीं तरी चमत्कारिक विचार आहेत ही गोष्ट तुझे डोळे मला सांगत आहेत.
- १२७२ ( ती बोलत नाही, तो तिला उद्देशून म्हणतो ) जिचें सौंदर्य माझ्या डोळ्यांत भरून राहिलें आहे, जिचे बाहू कळकळीप्रमाणें सरळ नि बारीक आहेत, अशा ह्या मुग्धेच्या ठिकाणी स्त्रियांना न शोभण्याइतका मनाचा कुढेपणा कां ?
- १२७३ स्फटिकाच्या मण्यामधून धागा दिसतो, त्याप्रमाणें तिच्या हृदयांतील विचार मला स्पष्टपणें दिसत आहेत. ( पति पुन्हां जाईल कीं काय असा विचार. )
- १२७४ कळीत अप्रकट सुगंध सांठवलेला असतो, त्याप्रमाणें या मुग्धेच्या अर्ध-स्मितांत अर्थ भरून राहिला आहे.
- १२७५ ज्या चतुराईने मनांतील विचार तिनें लपविले, त्याच चतुराईने प्रकट केले. तें सारें पाहून माझ्या मनाची चिंता दूर झाली.

**ती**

- १२७६ तो फार कोंवळ्या मनाचा नि गोड स्वभावाचा आहे. त्याच्या मनांत

काहीं तरी आहे; परंतु तें त्याला लपवतां येत नव्हतें. तो पुन्हां सोडून जाईल कीं काय ?

- १२७७ त्याचा निष्ठुरपणा मला कळला त्यापेक्षां किती तरी आधीं हातांतील या कंकणांना कळला.
- १२७८ प्रियकर काल गेला; परंतु शरीराची टवटवी आठवड्यापूर्वीच सोडून गेली आहे.
- १२७९ ( प्रियेची सखी प्रियकराला एकट्यालाच म्हणते ) तिनें स्वतःच्या कंकणांकडे पाहिलें नि आपल्या कृश व कोमल बाहूंकडे पाहिलें; नंतर आपल्या पायांकडे पाहिलें.
- १२८० ( तो सखीला म्हणतो ) तिनें मला विरहदुःखें निवेदिली. तुम्ही पुन्हां जाणार असाल तर मलाहि बरोबर न्या असें तिनें प्रार्थिलें. परंतु हें सारें शब्दांनीं न सांगतां तिनें आपल्या डोळ्यांनीं सांगून विनयाचे बाबतीत साऱ्या स्त्रियांना लाजविलें.

सर्ग १२९: मीलनोत्कंठा

### ती

- १२८१ मनांत नुसता विचार येतांच अपार आनंद होणें, दर्शन होतांच सुखसागर उसळणें, या गोष्टी मद्दिरेंत नाहीत; या फक्त प्रेमांतच असू शकतात.
- १२८२ विरहानें शिंदीच्या अणकुचीदार टोकांवर बसण्याहूनहि अधिक विव्द्व होत असलें तरीहि त्याच्यावर थोडेंसुद्धां रागावण्याची मनांत इच्छा नाही.
- १२८३ त्याला जरी माझी पर्वा नसली व तो वाटेल तसें वर्तन करीत असला, तरी त्याला पाहिल्याशिवाय माझ्या डोळ्यांचें समाधान होणार नाही.
- १२८४ सखि, खरोखरच मला त्याच्यावर रागावण्याचें होतें. परंतु इंद्याला या

- १२८५ शलाकेनें डोळ्यांत अंजन घालीत असतांना, शलाकेचें अंजन ज्याप्रमाणें डोळ्यांना दिसत नाहीं, त्याप्रमाणें प्रियकर जवळ असला म्हणजे त्याचे दोष मला दिसत नाहींत.
- १२८६ तो समोर असला म्हणजे तो निर्दोष वाटतो; दूर गेला म्हणजे तो केवळ दोषमूर्ति दिसतो.
- १२८७ प्रवाहांत वाहून नेणारा एक अंतःप्रवाह आहे, हें माहीत असतांना त्यांत कोण उडी घेईल ? तो जवळ असल्यावर माझा राग उरत नाहीं हें जर मला माहीत आहे, तर त्याच्यावर उगाच कशाला राग करूं ?
- १२८८ लाजेनें खालीं मान घालायला लावीत असली तरी मदिरा पाहून मद्य-प्याला दुःख कां होतें ? त्याप्रमाणें, हे लबाडा, तुझें हृदय मला आहे.

### तो

- १२८९ फुलाहूनहि प्रेम सुकुमार आहे. फारच थोड्यांना हें समजतें नि तदनुरूप ते वागतात. ( ती कोमलता तुला समजत नाहीं, म्हणून तूं रागावून मला व्यथित करतेस हा भाव )
- १२९० जेव्हां तिनें मला पाहिलें, तेव्हां तिच्या डोळ्यांत राग होता. परंतु मी जवळ जातांच मी तिच्या बाहुपाशांत जाण्याऐवजीं तीच त्वरेनें माझ्या बाहूंत घुसली.

### सर्ग १३० : हृदयाची कानउघाडणी

### ती

- १२९१ त्याचें हृदय त्याच्या इच्छेप्रमाणें कसें वागतें, हें तूं बघतोस; मग माझ्या हृदया, तूंहि माझें कां रे ऐकत नाहींस ?
- १२९२ हे हृदया, तो माझी कशी उपेक्षा करतो, तें तूं पाहतोस. तरीहि त्याला मित्र समजूनच तूं त्याच्याकडे जातोस.

- १२९३ हे हृदया, तू आगल्या गोड इच्छेनें नि आनंदानें त्याच्या पाठोपाठ जातोस. जे दुर्दैवी असतात त्यांना मित्र नसतात, हेंच तू मला शिकवीत आहेस; होय ना ? ( कारण तूहि माझ्या सोबतीला रहात नाहीस. )
- १२९४ त्याच्या संगतींत आनंद होतो हें न दाखवतां प्रेमकलहांत सामील होण्याची, हे मना, तुझी इच्छा नाही; ठीक. असल्या गोष्टींत मी पुनश्च तुला विश्वासांत घेणार नाही.
- १२९५ त्याची भेट होणार नाही म्हणून आधी झुरतें; भेटल्यावर पुन्हां वियोग होईल या विचारानें मी झुरतें; माझ्या हृदयवेदनांना अन्त नाही.
- १२९६ माझ्या हृदयाचा मला उपयोग तरी काय ? मी एकटी विचार करीत बसतें तेव्हां माझे हृदय मलाच खाऊं लागतें.
- १२९७ त्याची आठवण विसरून आपला स्वाभिमान सांभाळणें, ही गोष्ट या हृदयाला माहीतच नाही. अशा या हृदयाच्या संगतींत राहून मीहि माझी धीरता गमावून बसलें आहे.
- १२९८ ज्याच्यावर आपण प्रेम केलें, त्याची बाजू कमी ठरूं नये असें या हृदयाला वाटतें; म्हणून तें नेहमीं त्याची बाजू घेतें.

### तो

- १२९९ दुःखी मनुष्याला त्याच्या दुःखांत कोण बरें आधार देईल ? प्रियेचें हृदय जर धांवून येणार नसेल तर दुसरें कोण आहे ?
- १३०० माझे हृदयच जर माझी बाजू घेत नसेल, तर दुसऱ्यांना माझी पर्वा वाटत नाही यांत काय आश्चर्य ? ( दुसरे म्हणजे प्रिया )

### सर्ग १३१ : प्रेमकलह

- १३०१ ( सखी प्रियेला ) गडे, त्याला आलिंगन नको देऊंस. रागावल्याप्रमाणें कर. मग त्याची कशी दर्शना होते ती बघ. जरा गंमत तरी कर.

- १३०२ प्रेमकलह म्हणजे प्रीतीचें सर्षस्व आहे; प्रीतीतील तें मीठ आहे. परंतु हा कलह फार लांबविणें म्हणजे अचांत अधिक मीठ घातल्याप्रमाणें होईल.
- १३०३ ( पत्नी मत्सरानें पतीला ) जिला तूं रुसवून आला आहेस, तिला आलिंगन दिल्याशिवाय येथील, तर आधींच जखमी झालेल्याला अधिक जखमी करण्याप्रमाणें आहे.
- १३०४ जी रागानें आंठ्या घालून बसली आहे, तिची समजूत न घालतां येणें म्हणजे वाळत जाणाऱ्या रोपट्याचीं मुळेंहि कापून टाकण्याप्रमाणें आहे.
- १३०५ ( पति मनांतच ) जे लोक अत्यन्त निर्दोष असतात, अशांनाहि मियेबरोबर प्रेमकलह करण्यांत एक प्रकारची मोहक मधुर आकर्षकता वाटते.
- १३०६ प्रिया कधींच रुसणार नसेल, कपाळाला आंठ्या घालणार नसेल, तर प्रेमाचीं मधुर फळें मिळणार नाहीत; त्यांची अर्धी गोडी निघून जाईल.
- १३०७ प्रेमकलहांत एक प्रकारचें दुःख असतें. प्रत्येक क्षणीं आपण मनांत म्हणत असतो, आमची लौकर गोडी होईल कीं अजून बराच वेळ लागेल ?
- १३०८ ( पति स्वतःशींच परंतु पत्नीला ऐकूं जाईल अशा रीतीनें ) मी किती दुःखी आहे, हें पहायला जर प्रिया जवळ नसेल तर या दुःखाचा काय उपयोग ?
- १३०९ थंडगार बागेंत पाणी सुंदर दिसतें; त्याप्रमाणें अत्यन्त प्रेम करणाऱ्या व्यक्तीच्या ठिकाणींच राग शोभून दिसतो.
- १३१० जी माझें सांत्वन करीत नाही, तिच्यासाठी माझें हृदय जर अजून झुरत असेल, तर केवळ मूर्खपणाच्या इच्छेचें हें फळ आहे.

**सर्ग १३२ : प्रेमकलहांतील सूक्ष्मता**

**ती**

१३११ हे लबाडा, हे नारीप्रिया, जेवढ्या म्हणून स्त्रिया आहेत, त्या सान्या

आपल्या डोळ्यांनी तुला जणू खाऊनापेऊन टाकतात; मला नको जा तुझें आलिंगनफिलीगन.

१३१२ मी रागावलेली होतें नि नेमकी त्याच वेळेस शिंक आली. “माझ्या पियाला शतायुषी कर” असें मी म्हणेन असें त्याला वाटलें.

### तो

- १३१३ मी तिच्या गळ्यांत हार घातला, तरी “तुला दुसऱ्या तरुणीच्या डोळ्यांकडे बघायचें आहे” असें म्हणून ती फणकान्यानें निघून जाते.
- १३१४ मी जर तिला म्हटलें की “सर्वापेक्षां तुझ्यावरच मी अधिक प्रेम करतो”; तर ती लगेच उसळून विचारते, “सर्वापेक्षां म्हणजे कोणाकोणापेक्षां?”
- १३१५ मी तिला जरी म्हटलें, “आपण पुनः या जन्मीं तरी विमुक्त होणार नाहीं”—तरी तिचे डोळे भरून आले. (पुढच्या जन्मींच्या वियोगाच्या शंकेनें.)
- १३१६ मी तिला म्हटलें, “दूर होतो तेव्हां तुला मनांत आठवित असें”; मला बाहुपाशांत घेणारी ती एकदम रागानें दूर हाऊन म्हणाली, “मला विसरलां होतांत एकूण ? म्हणून आठवण करावी लागली !”
- १३१७ मला शिंक आली व तिनें शुभ चिंतिलें. परंतु आपला आशीर्वाद मागे घेऊन डोळ्यांत पाणी आणून तिनें विचारलें, “तुम्हांला शिंक आली. कोणी बरें तुमची आठवण काढली ?”
- १३१८ मी माझी शिंक दाबली; तरीहि ती साश्रु नयनांनीं म्हणाली, “कोणती तरी तुझी दुसरी मैत्रीण तुझी आठवण करीत आहे अशी शंका मला येऊं नये म्हणून ना शिंक दाबलीस ?”
- १३१९ तिचें सांत्वन करण्यासाठीं मी नाना उपाय करावे; परंतु तिचा राम अधिकच वाढावा. कपाळाला आंठ्या घालून तिनें म्हणावें, “तुम्ही दुसऱ्या कोणाजवळ प्रेमकलह करतांना बऱ्याच युक्त्या शिकलांत एकूण ?”

१३२० तिच्या सौन्दर्यानें वेडावून उन्मत्त होऊन तिच्याकडे मी पाहू लागतां च ती मला म्हणते, “ माझ्या सौन्दर्याशीं कुणाच्या सौन्दर्याची मनांत तुलना करीत आहांत ? ”

### सर्ग १३३ : प्रेमकलहांतील गोडी


#### ती

- १३२१ त्याचा कांहीं दोष नसला तरी प्रेमकलहांत तो जेव्हां माझी समजूत घालू लागतो, तेव्हां तो फारच सुंदर दिसतो. असें सौन्दर्य एरव्हीं समजून आलें नसतें.
- १३२२ प्रियकराच्या कोमल भावनांना जरी थांबावें लागलें तरी या प्रेमकलहांत एकमेकांना जे बारीक चिमटे आम्ही घेतले, त्यांतली गोडी निराळीच होती.
- १३२३ प्रियकर व आपण मनानें जर खरोखर एकरूप असूं तर ज्या जामिनीवरून पाणी वाहतें, त्या जामिनीची नि पाण्याची जशी समरसता असते, तशीच आपलीहि असेल. आणि असें असल्यावर प्रेमकलहासारखा स्वर्ग नाही.
- १३२४ प्रियकराजवळ माझे जें भांडण होतें, त्यानेंच माझ्या हृदयांतील बळकट किल्लेकोट टांसळतात.

#### तो

- १३२५ जरी आपण निर्दोष असलों, तरी प्रियेनें रागावून मिठी सोडून बाहु दूर घेणें यांत एक प्रकारचा आनंद असतो.
- १३२६ भोजनापेक्षां पचन अधिक गोड आहे; त्याप्रमाणेंच आलिंगनापेक्षां प्रेमकलहच अधिक मधुर आहे.

- १३२७ प्रेमाच्या कलहांत जो प्रथम शरण जातो, तोच जिंकतो. गोडीगुलाबी जेव्हां होते तेव्हां याचा प्रत्यय येतो.
- १३२८ थोडा वेळ क्रोधाचा आविर्भाव आणून आमच्या आलिंगनाच्या आनंदाला ती चव आणते.
- १३२९ तिच्या आंठ्या, तिचे रागावून बोलणे, मला आणखी थोडे अनुभवू दे; फक्त एकच प्रार्थना की या रात्रीने जरा दीर्घ व्हावे.
- १३३० प्रेमकलह म्हणजे प्रेमांतील गोडी, प्रेमांतील शोभा. आणि त्या आनंदांतील परमानंद म्हणजे, त्या गोडींतील परम गोडी म्हणजे, मागून मिळणारे आलिंगन होय.



वि. स. खांडेकर

विसावें शतक  
मी माणूस आहें  
सुवर्णमध्य

संपादित

पांच लघुकथाकार

चिं. वि. जोशी

संशयाचें जाळें  
आमचापण गांव

द. र. कवठेकर

साडे तीनशें रुपये  
विनंति विशेष  
हा आमचा संसार  
गुन्हा  
श्री

ना. धों. ताम्हनकर

कोळशाची भट्टी  
जानबा तुकाराम  
तो

अरविंद गोखले

प्रतिभाचिन्ह  
समाधान  
शाल

गोपिनाथ तळवलकर

आनंदभुवन  
शांति:निकेतन  
उद्यांचे आधार

वि. वि. बोकील

अरविंद शंख महमद  
विजयी वसंत

प्र. के. अत्रे

कावड

कुसुमाग्रज

कल्पनेच्या तारावर

दत्तू बांदेकर

आंबळ्याची मोट

य. गो. जोशी

हात ग काऊ !

ना. ह. आपटे

कोणी एक प्राध्यापक !

ग. त्र्यं. माडखोलकर

भंमलेलें देऊळ ( ति. आ. )

बा. भ. बोरकर

भावीण

खलील जिब्रान

तुटलेले पंख

सानेगुरुजी

बेंजामिन फ्रँकलिन

शिशिरकुमार घोष

ह. भा. वाघोलीकर

गुप्त खजिना

ग. वि. अकोलकर

मादाम क्युरि

A. L. Bhagwat

Read Your Own Palm

कॉटिनेंटल प्रकाशन, पुणे २.











